

₹ ८००० कोटींकडे वाटचाल...



वार्षिक
अहवाल

२०२५-२०२६

पैशाबरोबर विश्वास जपणारी माणसे



दि म्युनिसिपल को-ऑप. बँक लिमिटेड, मुंबई

म्युनिसिपल बँक भवन, २४५, पी.डी' मेलो रोड,
फोर्ट, मुंबई - ४०० ००९





दि म्युनिसिपल को-ऑप. बँक लिमिटेड, मुंबई

पदसिद्ध अध्यक्ष



श्री. भूषण गगराणी
महापालिका आयुक्त
(दिनांक ३१.०३.२०२६ पर्यंत)



श्रीमती. अश्विनी भिडे
महापालिका आयुक्त

पदसिद्ध उपाध्यक्ष



श्री. अभिजीत बांगर
महापालिका अतिरिक्त आयुक्त

संचालक मंडळ

कार्याध्यक्ष



श्री. किशोर गांधी
महापालिका उप-आयुक्त

उप-कार्याध्यक्ष



श्री. देविदास क्षीरसागर
महापालिका सह-आयुक्त
(दिनांक १७.०३.२०२६ पर्यंत)

उप-कार्याध्यक्ष



श्री. अजितकुमार आंबी
महापालिका उप-आयुक्त
(दिनांक १५.०४.२०२६ पासून)

तंत्र संचालक मंडळ



श्री. सुनिल तु. जांगळे
महापालिका प्रमुख कामगार अधिकारी



श्री. श्रीकांत भा. सातवळेकर
महापालिका प्रमुख अधिकारी (चौकशी)
(दिनांक २०.१०.२०२५ पासून)



दि म्युनिसिपल को-ऑप. बँक लिमिटेड, मुंबई



श्री. किरण खं. आव्हाड



श्री. विष्णू ग. घुमरे



श्री. विवेक वि. आठवले



श्री. मुकेश व. घुमरे



श्री. अभिजित ना. बागुल



श्री. सुरेश तु. घारे



श्री. महेश ग. ठाकरे



श्री. बिपीन अ. बोरीचा



श्री. संतोष रा. दरेकर



श्री. रविंद्र कि. दामोदरे



श्री. विजय ना. जाधव



श्री. कुणाल र. कसबे



श्री. इंदल ता. राठोड



श्री. नितिन का. बनसोडे



श्री. गिरीष चि. जाधव



श्री. भानुदास वि. भोईर



श्री. राजेंद्र स. कराडे



श्रीमती. कविता कि. विशे



श्रीमती. लीना उ. इंगळे



श्री. अनंत ग. धनावडे
कर्मचारी प्रतिनिधी



श्री. चेतन प्रे. सामंत
(दिनांक १५.०९.२०२५ पासून)




श्री. विनोद ही. रावदका
महाव्यवस्थापक




दि म्युनिसिपल को-ऑप. बँक लिमिटेड, मुंबई


उत्पन्नाचा रुपया



खर्चाचा रुपया



प्रगतीचा आलेख





दि म्युनिसिपल को-ऑप. बँक लिमिटेड, मुंबई

पदसिद्ध अध्यक्ष

श्री. भूषण गगराणी, आय.ए.एस
महापालिका आयुक्त
(दिनांक ३१.०३.२०२६ पर्यंत)

श्रीमती अश्विनी भिडे, आय.ए.एस
महापालिका आयुक्त

पदसिद्ध उपाध्यक्ष

श्री. अभिजीत बांगर, आय.ए.एस
महापालिका अतिरिक्त आयुक्त

संचालक मंडळ

अध्यक्षांनी (महापालिका आयुक्तांनी) नियुक्त केलेले संचालक

कार्याध्यक्ष

श्री. किशोर गांधी
महापालिका उप-आयुक्त

उप-कार्याध्यक्ष

श्री. देविदास क्षीरसागर
महापालिका सह-आयुक्त
(दिनांक १७.०३.२०२६ पर्यंत)

उप-कार्याध्यक्ष

श्री. अजितकुमार आंबी
महापालिका उप-आयुक्त
(दिनांक १५.०४.२०२६ पासून)

तज्ञ संचालक

श्री. सुनिल तु. जांगळे
महापालिका प्रमुख कामगार अधिकारी

श्री. श्रीकांत भा. सातवळेकर
महापालिका प्रमुख अधिकारी (चौकशी)
(दिनांक २०.१०.२०२५ पासून)

सभासदांनी निवडून दिलेले संचालक

श्री. किरण खं. आव्हाड
श्री. विष्णू ग. घुमरे
श्री. विवेक वि. आठवले
श्री. मुकेश व. घुमरे
श्री. अभिजित ना. बागुल

श्री. सुरेश तु. घारे
श्री. महेश ग. ठाकरे
श्री. बिपीन अ. बोरीचा
श्री. संतोष रा. दरेकर
श्री. रविंद्र कि. दामोदरे

श्री. विजय ना. जाधव
श्री. कुणाल र. कसबे
श्री. इंदल ता. राठोड
श्री. नितिन का. बनसोडे
श्री. गिरीष चि. जाधव

श्री. भानुदास वि. भोईर
श्री. राजेंद्र स. कराडे
श्रीमती. कविता कि. विशे
श्रीमती. लीना उ. इंगळे

कर्मचारी प्रतिनिधी

श्री. अनंत ग. धनावडे

श्री. चेतन प्रे. सामंत
(दिनांक १५.०९.२०२५ पासून)

महाव्यवस्थापक

श्री. विनोद ही. रावदका



वैधानिक लेखा परिक्षक : मे. लाहोटी कासट अँड कंपनी, सनदी लेखापाल



बँकेची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे मा. कार्याध्यक्ष श्री. किशोर भा.गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सदर सभेत मा. उप.कार्याध्यक्ष श्री. देविदास शि. क्षीरसागर, मा. संचालक श्री. किरण खं. आव्हाड, श्री. विष्णू ग. घुमरे, श्री. मुकेश व घुमरे, श्री. अभिजित ना बागुल, श्री. सुरेश तु. घारे, श्री. महेश ग. ठाकरे, श्री. बिपीन अ. बोरीचा, श्री. संतोष रा दरेकर, श्री. रविंद्र कि. दामोदरे, श्री. विजय ना. जाधव, श्री. कुणाल र. कसबे, श्री. इंदल ता. राठोड, श्री. नितिन का. बनसोडे, श्री. गिरीष चि. जाधव, श्री. भानुदास वि. भोईर, श्री. राजेंद्र स. कराडे, मा. संचालिका श्रीमती. कविता कि. विशे, श्रीमती. लीना उ. इंगळे, कर्मचारी प्रतिनिधी, श्री. चेतन प्रे. सामंत, बँकेचे महाव्यस्थापक श्री. विनोद ही. रावदका, उप महाव्यवस्थापक, श्री. भगवान पाटील हे उपस्थित होते.



बँकेच्या ७३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असलेले बँकेचे सन्माननीय सभासद

स्थापना १९५२

नोंदणी क्रमांक २०२७२

दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई

म्युनिसिपल बँक भवन, २४५, पी.डि'मेलो रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१.

मुंबई, दिनांक : १४.०८.२०२६

७४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई यांची चौऱ्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी, सायंकाळी ५.०० वाजता श्री शिवाजी मंदिर, न. चिं. केळकर पथ, दादर (प.), मुंबई-४०० ०२८ येथे खालील कामकाजाचा विचार करण्याकरीता आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेस सर्व सभासदांनी कृपया वेळेवर उपस्थित राहावे.

विषयपत्रिका

- १) दिनांक २९.०९.२०२५ रोजी झालेल्या ७३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तांतास मंजूरी देणे.
- २) संचालक मंडळाने सादर केलेल्या वार्षिक अहवालास व वैधानिक हिशेब तपासनीसांनी तपासलेले दि. ३१ मार्च २०२६ अखेरचे नफा-तोटा पत्रक व ताळेबंद यांस मान्यता देणे.
- ३) दिनांक ०१.०४.२०२५ ते ३१.०३.२०२६ या कालावधीकरीता वैधानिक हिशेब तपासनीस यांनी सादर केलेल्या अहवालाची नोंद घेणे व सन २०२४-२०२५ च्या वैधानिक हिशेब तपासणी अनुपालन अहवालाची नोंद घेणे.
- ४) सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाकरीता मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या नामतालिकेमधील, भारतीय रिझर्व्ह बँकेने मंजूरी दिलेल्या वैधानिक लेखा परिक्षकांच्या नेमणूकीस मान्यता देणे.
- ५) नफा वाटणीस मंजूरी देणे.
- ६) मा. वैधानिक लेखापरिक्षक यांनी प्रमाणीत केलेली वसूल न होणारी संशयीत व बुडीत येणे बाकी कर्ज वसूलीचे अधिकार अबाधित राखून कर्जे निर्लेखित करण्यास मंजूरी देणे.
- ७) सभासदांच्या मासिक सक्तीची ठेव वर्गणी रक्कमे मध्ये किमान रु. १,०००/- वरून रु. २,०००/- पर्यंत वाढ करण्यास मंजूरी देणे.
- ८) बँकेच्या सभासद कर्जदारांना कर्ज विमा कवच/विमा संरक्षण देण्यासाठी विमा प्रीमियम व कर्ज संरक्षण मर्यादा ठरविण्यासाठी संचालक मंडळास अधिकार बहाल करण्याबाबत.
- ९) बँकेच्या उपविधीतील पोटनियम क्रमांक ४२ (१) (अ) मध्ये बदल करण्यास मंजूरी देणे.
- १०) बँकेच्या ७४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील सभासदांची गैरहजेरी माफ करणे.
- ११) मा. अध्यक्षांच्या परवानगीने, नियमांस अनुसरून, आयत्यावेळी येणाऱ्या कामकाजाचा विचार करणे.

संचालक मंडळाच्या हुकूमावरून

वि.ही. रावदका

महाव्यवस्थापक

ठिकाण : मुंबई

दिनांक : १४.०८.२०२६

सूचना

- १) सर्वसाधारण सभेच्या निश्चित केलेल्या वेळी गणसंख्या पूर्ण न झाल्यास सभा तहकूब करण्यात येईल. अशी तहकूब झालेली सभा त्यानंतर अर्ध्या तासाने त्याच दिवशी, त्याच ठिकाणी घेण्यात येईल अशा सभेस गणसंख्येच बंधन असणार नाही.
- २) सभासदांना वरील कार्यक्रम पत्रिकेवरील कामकाजासंबंधी काही माहिती हवी असल्यास त्यांनी कार्यालयीन वेळेत, मुख्य कार्यालयात, महाव्यवस्थापक यांना पूर्वसूचने नुसार भेटावे.
- ३) वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज सुलभ होण्याच्या दृष्टीने सभासदांनी त्यांना हव्या असलेल्या माहितीबाबत सभेपूर्वी ७ दिवस अगोदर लेखी सूचना द्यावी व सभेच्या वेळी संबंधीत विषयावरील चर्चा चालू असताना त्याबाबत विचारणा करावी. आयत्यावेळी विचारलेली माहिती देणे शक्य होणार नाही.
- ४) दिनांक २९.०९.२०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तांत त्याचप्रमाणे सन २०२५-२०२६ चा वैधानिक हिशेब तपासनीसांचा अहवाल व सन २०२४-२०२५ चा वैधानिक हिशेब तपासणी अनुपालन अहवाल सभासदांच्या अवलोकनार्थ दिनांक १४.०८.२०२६ पासून कामाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत बँकेच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यात येईल. तसेच बँकेच्या सर्व शाखांमध्ये मागील सभेच्या इतिवृत्तांताच्या प्रती दिनांक १४.०८.२०२६ पासून सभासदांच्या अवलोकनासाठी कामाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येतील.
- ५) बँकेच्या www.mcb.bank.in या वेबसाईटवर ७४ वा वार्षिक अहवाल सभासदांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करण्यात येईल.

दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई

म्युनिसिपल बँक भवन, २४५, पी.डि'मेलो रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१.

मुंबई, दिनांक : १४.०८.२०२६

७४ वा वार्षिक अहवाल

सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो,

दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा ७४ वा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक सन्माननीय संचालक मंडळाच्या वतीने आपल्यापुढे सादर करण्यास मला आनंद होत आहे.

सन २०२५-२०२६ मध्ये बँकेने आर्थिक दृष्ट्या सर्वांगीण प्रगती साधली आहे. यावर्षी बँकेला रुपये १०४.४५ कोटी इतका ढोबळ नफा झाला असून त्यावर आयकरापोटी रुपये २७.०५ कोटी अधिदान/तरतूद करून बँकेस रुपये ७७.४० कोटी इतका निव्वळ नफा झाला आहे. अहवाल सालामध्ये बँकेने केलेल्या प्रगतीचा गोषवारा पुढीलप्रमाणे :-

१. अहवाल सालातील ठळक वैशिष्ट्ये :

खाली नमूद केलेल्या तक्त्यावरून बँकेने अहवाल वर्षात केलेल्या कामगिरीची कल्पना येते :-

अ.क्र.	तपशील	आर्थिक वर्ष ३१.०३.२०२५ अखेरची रक्कम	आर्थिक वर्ष ३१.०३.२०२६ अखेरची रक्कम	निव्वळ वाढ (+)/ घट (-)
१.	भाग भांडवल	१५४.११	१५७.१६	+३.०५
२.	ठेवी	४३८४.५५	४८११.०६	+४२६.५१
३.	कर्जे	३१२३.२१	३१३१.८२	+८.६१
४.	खेळते भांडवल	५७१९.९३	६२१८.७१	+४९८.७८
५.	आयकर भरण्यापूर्वीचा नफा	११२.२८	१०४.४५	-७.८३
६.	आयकर भरल्यानंतरचा निव्वळ नफा	७८.६९	७७.४०	-१.२९

अहवाल सालामध्ये बँकेचे भाग भांडवल रुपये १५७.१६ कोटी इतके झाले असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी यामध्ये रुपये ३.०५ कोटीने वाढ झाली आहे. बहुतांश सभासद सेवानिवृत्त होतात मात्र महापालिकेत नव्याने नियुक्त होणा-या कर्मचारी / अधिकारी यांचे प्रमाण कमी असल्याकारणाने तसेच काही सभासदांनी इतर विविध कारणांमुळे बँकेच्या सभासदत्वाचा राजीनामा दिल्याने सभासद संख्या कमी झाली आहे. भाग भांडवलामध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने दि.०१-०४-२०२४ पासून महत्तम भाग भांडवल मर्यादा रु.२५,०००/- वरून रु.३५,०००/- करण्यात आली होती. यामुळे गत वर्षात भाग भांडवलात रुपये ३.०५ कोटीने वाढ झाली. गतसाली बँकेच्या ठेवी रुपये ४३८४.५५ कोटी इतक्या होत्या. यावर्षी सदर ठेवी रुपये ४८११.०६ कोटी इतक्या आहेत म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत रुपये ४२६.५१ कोटीने ठेवींमध्ये वाढ झाली आहे.

यावर्षी आपल्या बँकेचे ३९६३ सभासद सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर सर्वसाधारणपणे सभासद त्यांच्या जन्मगावी/मूळगावी राहणे पसंत करतात. त्यामुळे अशा सभासदांची सक्तीची ठेव व इतर ठेवी मोठ्या प्रमाणात कमी होतात. तसेच काही सभासद सेवानिवृत्तीनंतर महापालिकेकडून मिळणारी रक्कम आपल्या बँकेत ठेव स्वरूपात ठेवतात. तसेच काही सभासद त्यांचे पेन्शन खाते आपल्या बँकेत उघडून सेवानिवृत्तीनंतरही बँकेबरोबर ऋणानुबंध कायम ठेवतात.

गतवर्षी रुपये ३१२३.२१ कोटी असलेली कर्जे यावर्षी रुपये ३१३१.८२ कोटी झाली आहेत. सदर कर्जात रुपये ८.६१ कोटी (०.२८ टक्के) इतकी वाढ झाली आहे. सर्वसाधारणपणे बँकेचा सी.डी. रेशो ६० ते ७० टक्केपर्यंत असणे आवश्यक आहे. सदर रेशो हा बँकेच्या ठेवी, कर्जे, निधी यांच्याशी निगडीत असतो. दिनांक ३१.०३.२०२६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार बँकेचा सी.डी. रेशो ६५.१० टक्के आहे.

मागील वर्षी रुपये ५७१९.९३ कोटी असलेले खेळते भांडवल यावर्षी रुपये ६२१८.७१ कोटी झाले आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत खेळत्या भांडवलांमध्ये रुपये ४९८.७८ कोटी इतकी वाढ झाली आहे. सदर वाढ ८.७२ टक्के आहे. आर्थिक वर्षात कर्ज रकमेत रुपये ८.६१ कोटी वाढ झाली आहे. कर्ज रकमेत वाढ झाली असली तरी कर्जावरील व्याज रकमेत रुपये ८.६८ कोटीने घट झाली आहे. गतवर्षी बँकेस रुपये ११२.२८ कोटी ढोबळ नफा झाला होता. मात्र यावर्षी सदर ढोबळ नफा रुपये १०४.४५ कोटी झाल्याने नफ्यामध्ये गतवर्षीपेक्षा रुपये ७.८३ कोटीची म्हणजेच ६.९७ टक्के घट दिसत आहे. यावर्षी बँकेस आयकर भरल्यानंतर निव्वळ नफ्यामध्ये रुपये १.२९ कोटीने म्हणजेच १.६४ टक्केने घट दिसत आहे. आयकर कायदा १९६१ मधील ११५ बी.ए.डी. कलम अंतर्गत आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून सहकारी संस्थांना ३०% (अधिभार व उपकरांसह ३४.९४%) आयकराऐवजी मूळ २२% (अधिभार व उपकरांसह २५.१७%) आयकर लागू झाल्याने बँकेने सदर कलमांतर्गत मागील आर्थिक वर्षापासून आयकर दायित्व स्विकारले आहे. मात्र सदर कलम स्विकारल्यास भविष्यात त्यात माघार घेता येणार नाही. तसेच विविध वजावटी व सवलतींचा लाभ मिळणार नाही. आपल्या बँकेला काही ठराविक बाबींसाठीच आयकर विवरण भरताना वजावटी मिळत असल्याने सदर पर्याय अवलंबिलेला आहे. त्याचा फायदा बँकेस होत आहे.

(१.१) सभासद :

अहवाल वर्ष अखेर बँकेची सभासद संख्या ६६७६१ इतकी झाली आहे. गतसाली ही संख्या ६८७४० होती. अहवाल वर्षात ४४७६ सभासद कमी झाले असून बँकेच्या परिवारात २४९७ सभासद नव्याने सामील झाले आहेत. महापालिकेत नव्याने कर्मचाऱ्यांची/अधिकाऱ्यांची नेमणूक सध्या होत नसल्याने नवीन सभासदांची संख्या जास्त वाढ होत नाही. सभासद नसलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना/अधिकाऱ्यांना सभासद करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच नवीन होणाऱ्या सभासदांची एक सक्तीची ठेव प्राप्त झाल्यावर परतावा क्षमतेनुसार काही विशिष्ट कर्ज सुविधा वगळून इतर सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये नव्याने भरती होणाऱ्या सभासदास आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणे खूप सोयीचे होत आहे.

(१.२) संगणकीकरण :

● एस.एम.एस. अलर्ट सेवा :

खातेदारांच्या खात्यावर व्यवहार झाल्यावर सदर व्यवहाराची त्वरीत माहिती खातेदारास प्राप्त व्हावी म्हणून भ्रमणध्वनीवर एस.एम.एस. अलर्ट सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सर्व सभासद/ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकात बदल झाल्यास त्याची त्वरीत नोंद बँकेच्या दफ्तरी करण्यात यावी जेणेकरून खात्यातील व्यवहाराची माहिती तात्काळ मिळणे शक्य होईल.

● कर्ज अर्ज आज्ञाप्रणाली

बँकेने नविन लायसन्स आधारीत सी बी एस आज्ञाप्रणालीवर स्थलांतर केले आहे. या आज्ञाप्रणालीमध्ये कर्ज घेणाऱ्या सभासदांसाठी त्यांचे कर्जाचे अर्ज संगणकामार्फत भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्याद्वारे सभासदाला त्यांच्या कर्ज अर्जाबाबतची माहिती छापील स्वरूपात प्राप्त होते. सदर सुविधेचा लाभ सर्व सभासदांना होत असून विशेषतः अशिक्षित सभासदांना जास्त लाभ होत आहे. तसेच या आज्ञाप्रणालीमुळे कर्ज अर्जाची छाननी जलदगतीने होण्यास मदत होते. सदर सुविधेमुळे सभासदास कर्ज मिळणेबाबतची माहितीही जलदगतीने देणे शक्य झाले आहे.

● व्यक्तिगत नावाचे धनादेश सुविधा :

ग्राहकांना व्यक्तिगत/खात्याचे नाव असलेले धनादेश पुस्तिका (Personalised Cheque Book) केंद्रीय पध्दतीने देण्याची सुविधा उपलब्ध आहे.

● MPLS Link / Airtel Link :

सभासदांना जलदगतीने व अखंडीत सेवा देण्यासाठी बँकेने भारती एअरटेल यांच्याकडून एस.डी.वॅन (SD-WAN) टेक्नॉलॉजी आधारीत प्रायमरी व बॅकअप लिंक घेतलेली असून शाखा स्तरावर सदर लिंक स्थापित केली आहे. आस्थापना विभागाकरीता आवश्यक आज्ञाप्रणाली, स्वतःचे ई-मेल सोल्युशन सुविधा सुरु आहे. ग्राहकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल आय.डी. शाखेमध्ये जाऊन खात्यामध्ये नोंदवावेत जेणेकरून खात्याविषयी सर्व माहिती, तक्रार निवारण इत्यादी बँकेला जलद व सुलभरित्या पोहोचविणे शक्य होईल व ग्राहकांचा अमूल्य वेळ वाचेल. आधुनिक तंत्रज्ञानासह अद्ययावत सेवा देण्यास बँक प्रयत्नशील आहे.

● बँकेची वेबसाईट :

बँकेने स्वतःची www.mcb.bank.in ही वेबसाईट आकर्षक व अत्याधुनिक स्वरूपात अद्ययावत केलेली असून सदर वेबसाईटवर कर्ज नियम, कर्जाचे व ठेवीचे व्याज दर, संचालक मंडळ, स्वास्थ्य निधी नियम, बँकेची आर्थिक स्थिती, बँकेमध्ये होणारे बदल, निविदा सूचनांचा, तपशील इत्यादी माहिती उपलब्ध करून दिली आहे. तसेच एन.पी.सी.आय. मार्फत रुपये डेबिट कार्डावर विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात.

तरी सभासदांनी जास्तीत जास्त रूपे कार्डचा वापर करून सदर सुविधांचा लाभ घ्यावा. सध्या नवीन ग्राहक तक्रार निवारण सुविधा बँकेने वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे, ज्याद्वारे ग्राहक आपली तक्रार तात्काळ बँकेकडे नोंद करू शकतात.

(१.३) Central Know Your Customer (C-KYC): बँकेने रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार सी-केवायसी आज्ञाप्रणाली अद्ययावत केली आहे ज्याद्वारे नवीन सभासदांचे खाते उघडताना त्यांनी सादर केलेले के.वाय.सी. ओळखपत्रांची माहिती थेट सी-केवायसी आज्ञाप्रणालीद्वारे CERSAI पोर्टलवर लोड करण्यात येते व ती अधिकृत झाल्यानंतर युनिक सी-केवायसी क्रमांक बँकेस प्राप्त होतो. सदर सुविधा बँकेने कार्यान्वित केली आहे.

(१.४) डॉरमेंट अकाउंट आणि इन-ऑपरेटिव्ह अकाउंट : बचत खात्यात एक वर्ष कोणत्याही प्रकारचे ग्राहकप्रेरीत (Customer Induced) व्यवहार न केल्यास सदर खाते डॉरमेंट होते. तसेच २ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी ग्राहकप्रेरीत (Customer Induced) व्यवहार न केल्यास खाते इन-ऑपरेटिव्ह होते. अशी खाती पूर्ववत करण्यासाठी सभासदास त्याचे खाते असलेल्या शाखेत जाऊन के.वाय.सी. ची पूर्तता करणे आवश्यक आहे व काही रकमेचे व्यवहार स्वतः सभासदाने केल्यानंतरच सदर खाते हे पूर्ववत होते. तरी उपरोक्त गैरसोय टाळण्यासाठी सभासदांनी वेळोवेळी बचत खात्यात डेबीट व्यवहार करावेत.

(१.५) National Payment Corporation of India (NPCI) : एन.पी.सी.आय. द्वारे भारतात अंमलात असलेल्या व भविष्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या अधिदान पध्दतीत सुसूत्रता आणण्याच्या हेतूने एन.पी.सी.आय. ची स्थापना झाली असून, भारतातील सर्व बँकांनी त्यांचे सभासदत्व स्विकारले असून आपल्या बँकेने देखील एन.पी.सी.आय.चे थेट सभासदत्व स्विकारले आहे. एन.पी.सी.आय.द्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधा बँक सभासद/ग्राहकांपर्यंत थेट पोहोचवित आहे.

(१.६) ए.टी.एम. सेवा रूपे कार्डशी संलग्नित : आपली बँक रूपे कार्डची सभासद असल्यामुळे बऱ्याच सभासदांना याचा फायदा झाला आहे. एटीएम व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने खातेदारांना २४ तास रोख रक्कम काढण्याची सेवा देण्यासाठी बँकेच्या मुलुंड, सायन, भायखळा, बांद्रा, परळ, बोरीवली, नायर हॉस्पिटल, चेंबूर वरळी इंजिनिअरींग हब व कापूरबावडी ठाणे, बी.वार्ड, सी.एस.टी, देवनार येथे बँकेची

ए.टी.एम. स्थापित केलेली आहेत. सदर सुविधेअंतर्गत ग्राहक ए.टी.एम. वर रुपये २५०००/- पर्यंत व्यवहार करू शकतात. त्यामुळे बँकेचा ग्राहक भारतातील एन्.पी.सी.आय.शी (रुपे) संलग्न असलेल्या सुमारे २.५८ लाख ए.टी.एम.द्वारे व्यवहार करू शकतील. बँक कॉन्टॅक्टलेस कार्ड ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहे व त्याकरीता प्रक्रिया सुरु आहे. मात्र सद्या ग्राहकांकडून होणा-या व्यवहारांचे विश्लेषण करता यु.पी.आय. व्यवहारांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने भविष्यात ए.टी.एम. स्थापित करण्यापूर्वी आर्थिक व्यवहार्यता विचारात घेऊन बँकेस निर्णय घ्यावा लागणार आहे.

- बँकेने ग्राहकांसाठी एन्.पी.सी.आय.ची E-Commerce सुविधा सुरु केली असून सदर सुविधेअंतर्गत बँकेतील ग्राहक त्यांचे भ्रमणधनी/टेलिफोन, गॅस, वीज देयके भरणे इत्यादी तसेच इतर ऑनलाईन व्यवहार करू शकतात. सदर व्यवहारामध्ये यावर्षी लक्षणीय वाढ झाली आहे.
- पॉस सुविधा (Point of Sale) - आपल्या ग्राहकाला डेबीट कार्डद्वारे भारतातील कोणत्याही आस्थापनेमधून रोखविरहीत व्यवहार करणे शक्य व्हावे म्हणून एन्.पी.सी.आय. च्या सहकार्याने बँकेने पॉस सुविधा ग्राहकांना उपलब्ध केलेली आहे. आपला ग्राहक डेबीट कार्डद्वारे भारतात कोठेही आस्थापनामध्ये (पेट्रोल पंपासहीत) टर्मिनल्सद्वारे रोख विरहीत व्यवहार करू शकतात. पॉस आणि ई-कॉम एकत्रितपणे रु. ५०,०००/- पर्यंत व्यवहार करता येतो.

(१.७) बँकेद्वारा पुरविण्यात येणा-या अधिदानासंदर्भातील (Payment System) विविध सुविधा :

- **Cheque Truncation System (C.T.S) :** भारतीय रिझर्व्ह बँकेने सी.टी.एस. २०१० या प्रणालीअंतर्गत धनादेशाचे समासंशोधन केले जाते तसेच Positive Pay System देखील कार्यरत आहे. बँकेने सतत समाशोधन (Continuous Clearing) प्रक्रियादेखील कार्यान्वित केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, सर्व बँकांसाठी नविन कार्यप्रणाली "Positive pay System for Cheque Truncation System" अंमलात आणली आहे. सदर योजना ही रुपये ५०,०००/- पेक्षा जास्त रकमेच्या धनादेशासाठी आहे. रुपये ५,००,०००/- पेक्षा कमी रकमेच्या धनादेशाची माहिती बँकांना पुरविणे हे ग्राहकांसाठी ऐच्छिक असेल, परंतु रुपये ५,००,०००/- व त्यावरील रकमेसाठी धनादेशाचा तपशील बँकेस कळविणे अनिवार्य आहे.
- **National Automated Clearing House (NACH) :** बँकेने सदर सुविधा कार्यान्वित केली असून ई.सी.एस. प्रणालीप्रमाणे त्यांची कार्यशैली असून त्याअंतर्गत ग्राहकांना सध्या गॅस सबसिडी तसेच इतर देयके प्राप्त होतात. ग्राहक उपरोक्त सुविधेअंतर्गत इतर ठिकाणी असलेली कर्ज रक्कम, म्युच्युअल फंड गुंतवणूक, वीज व इतर देयक नियमितपणे पाठवू शकतात. तरी सदरबाबतचा मॅनडेट अर्ज भरताना खातेदारांनी आपले खाते क्रमांक, नाव व बँकेचा तपशील अचूक व काळजीपूर्वक नमूद करावा. तसेच एन्.पी.सी.आय. या संस्थेने आता NACH या कार्यप्रणालीमध्ये H2H (Host to Host) या कार्यप्रणालीचा अवलंब केल्यामुळे मानवी हस्तक्षेप पूर्णतः बंद झाला आहे. H2H कार्यप्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात व्यवहारांची अखंडीत पुर्तता करणे शक्य झाले आहे.
- **E mandate :** बँकेने ई- मॅनडेटसुविधा ग्राहकांसाठी सुरु केली असून सदर सुविधेद्वारे ग्राहक आपला बचत खात्यावरील ठरावीक रक्कम वेळोवेळी वसूल करण्यासाठी परवानगी देतो. सदर सुविधा मुख्यतः विमा प्रीमियम, कर्ज हप्ते, बिल देयके याकरीता उपयुक्त ठरते. तसेच सदर सुविधे मध्ये ग्राहकांनी पूर्वी नोंदणीकृत केलेल्या E mandate करिताची CASR कार्यप्रणाली कार्यान्वित केली आहे. जेणेकरून सदर E mandate बंद किंवा अद्ययावत करू शकतो.
- **NEFT (24 X 7) :** बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार एन.ई.एफ.टी. ची सुविधा खातेदारांना २४ x ७ आणि ३६५ दिवस अहोरात्र उपलब्ध करून दिलेली आहे. सदर सुविधेवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इफ्टास ह्या संस्थेच्या क्लारुड सेटअपवर स्थलांतरीत केलेले आहे व त्याचा फायदा बँकेला / ग्राहकांना होत आहे.

● मोबाईल बँकींग/आय.एम.पी.एस. (IMPS) सुविधा :

बँकेत मोबाईल बँकींग सुविधा कार्यान्वित असून सदर सुविधेअंतर्गत बँकेच्या खातेदाराला बँकेच्या मोबाईल ॲपद्वारे स्वतःच्या खात्यावरील रक्कम आपल्या बँकेच्या तसेच अन्य बँकेच्या दुस-या खातेदाराच्या खात्यात एन.ई.एफ.टी./आय.एम.पी.एस. द्वारे ट्रान्सफर करता येते. याचबरोबर इतर बँकेतील ग्राहक आपल्या बँकेतील ग्राहकांच्या नावे रक्कम थेट ट्रान्सफर करू शकतात. तसेच इतर देयके सुध्दा भरता येतात. उपरोक्त सुविधेद्वारे बँकेच्या खातेदाराना आपल्या खात्यावरील शिल्लक रकमेची माहिती पाहता येते. तसेच मागील वर्षभरापर्यंतचे खात्याचा तपशिल मोबाईल बँकींगद्वारे उपलब्ध होतो. बँकेच्या सभासदांना त्यांच्या सक्तीच्या ठेवी, भाग भांडवल रक्कम व कर्ज खात्याची माहिती देखिल उपलब्ध होते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार खातेदारांना त्यांचे ए.टी.एम. कार्ड, मोबाईल ॲपद्वारे ब्लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मोबाईल ॲप्लिकेशन ॲप नविन सुविधांसह अद्ययावत करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार ॲपला अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीकोनातून डिव्हाईस बाईडींगचा समावेश करण्यात आला आहे. सदर अद्ययावत ॲप्लिकेशनमध्ये कार्ड कंट्रोल मेजर्सचा अंतर्भाव करण्यात आला आहे जेणेकरून स्वतः युजर मोबाईल बँकींग ॲप्लिकेशनद्वारे स्वतःच्या ए.टी.एम./ई-कॉम/पॉस व्यवहाराच्या मर्यादेमध्ये बदल करू शकेल. तसेच सायबर अफरातफर होऊ नये, याची दक्षता म्हणून वापरात नसलेली सुविधा ग्राहक स्वतः तात्पुरत्या स्वरूपात बंद करू शकतील तसेच सदर ॲपद्वारे धनादेश पुस्तिका मागणी नोंदवू शकतात.

- **Unified Payment Interface (UPI) :** बँकेत एन.पी.सी.आय.ची यु.पी.आय. सेवा बँकेच्या ग्राहकांसाठी कार्यान्वित केली असून सदर सेवेअंतर्गत बाजारात उपलब्ध असलेल्या गुगल-पे, फोन-पे यासारख्या ॲपवर आपल्या बचत खात्यावरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून आपले बचत खाते सदर ॲपशी संलग्न करू शकतात व कोणताही व्यवहार करू शकतात. UPI ची प्रतिदिन मर्यादा रु.५०,०००/आहे. बँकेने UPI सुविधेशी निगडीत युपीआय Auto Pay सुविधा देखिल कार्यान्वित करण्यात आली आहे. एन.पी.सी.आय. च्या मार्गदर्शक तत्वानुसार बँक सध्या यु.पी.आय. आज्ञाप्रणालीमध्ये UDIR (Unified Dispute and Issue Resolution) समावेश करित आहे जेणेकरून ग्राहकाचे अयशस्वी व्यवहाराची तक्रार त्वरीत नोंदवून त्याबाबतची स्थिती ग्राहकाला अवगत होऊ शकते. परंतु अशा प्रकारचे व्यवहार करताना ग्राहकांनी योग्य ती काळजी घ्यावी. उदा. आपली बँक कधीही दूरध्वनी करून आपणांस आपल्या OTP, Card Expiry date, Card No. ची विचारणा करित नाही. तरी अशा प्रकारची माहिती कोणालाही देऊ नये. अज्ञात व संशयास्पद एस.एम.एस. किंवा लिंकवर क्लिक करू नये आणि सर्वात महत्वाचे UPI PIN कोणालाही देऊ नये. या सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन केले तर होणारी आर्थिक फसवणूक टाळू शकाल. कोणत्याही प्रकारचे डिजिटल व्यवहार करताना ग्राहकांनी नेहमी सतर्क व जागरूक रहावे.

(१.८) सी.बी.एस. : बँकेने ग्राहकांना अधिक चांगली व अद्ययावत सेवा देण्याच्या उद्देशाने नविन लायसन्स आधारित सी.बी.एस व त्या अनुषंगाने आवश्यक असलेले डेटा सेन्टर / डेटा रिकव्हरी साईट यांची स्थापना करून डिजिटल चॅनल सेवेसह दिनांक ३०/१०/२०२३ रोजी जॉइंट स्थलांतर केले आहे. सदर सी.बी.एस आज्ञाप्रणाली मध्ये ए.एम.एल. / एल.ओ.एस. व लॉकर मॉड्युलचा समावेश केला आहे.

- **मिस्ट कॉल अलर्ट सुविधा :** बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मिस्ट कॉल अलर्ट सेवा सुरु केली असून सदर सुविधेअंतर्गत बँकेचे खातेदार आपल्या बचत खात्यावरील नोंदणीकृत मोबाईलवरून ८०८०९४२६७६ या क्रमांकास मिस्ट कॉल दिल्यास त्वरीत त्यांना आपल्या बचत खात्यावरील शिल्लक रक्कम एस.एम.एस. च्या माध्यमातून कळू शकेल.

- **सायबर इन्शुरन्स :** रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँकेने स्वतःची सायबर सिक्युरिटी पॉलिसी तयार केली असून सायबर हल्ल्यापासून उद्भवणाऱ्या धोक्यापासून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून बँकेने रुपये ११ कोटी रकमेची सायबर विमा पॉलिसी देखिल घेतलेली आहे.

- **ए.टी.एम. कार्ड इन्शुरन्स :** ए.टी.एम कार्डचा गैरवापर करून होणाऱ्या गैरव्यवहारापासून होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई व्हावी, या अनुषंगाने बँकेने खबरदारीचा उपाय म्हणून ए.टी.एम.-कम-डेबीट कार्डासाठी विमा पॉलिसी घेतलेली आहे.
- **यु.पी.आय. इन्शुरन्स :** यु.पी.आय द्वारे गैरव्यवहार झाल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई व्हावी या अनुषंगाने बँकेने सध्या होणाऱ्या गैरव्यवहाराचा आढावा घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून यु.पी.आय. विमा पॉलिसी घेतलेली आहे.
- **ए.टी.एम. गैरव्यवहार/यु.पी.आय.तक्रार निवारण :** ग्राहकांच्या ए.टी.एम. कार्डद्वारे होणा-या गैरव्यवहार प्रकरणांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार व बँकेच्या अंतर्गत ग्राहक निवारण धोरणाअंतर्गत गैरव्यवहार तक्रार निवारणासंबंधीत कार्यपद्धती बँकेत राबविण्यात येत आहे, खातेदाराने गैरव्यवहार झाल्यापासून ३ दिवसांच्या आत तक्रार बँकेकडे नोंदविल्यास संपूर्ण रक्कम अदा करण्याची बँकेची जबाबदारी राहते. खातेदाराने जर तक्रार ४ ते ७ दिवसांत बँकेकडे नोंदविल्यास, व्यवहार रक्कम रुपये १०,०००/- पेक्षा जास्त असल्यास उर्वरित रक्कम बँक अदा करेल व रुपये १०,०००/- पर्यंत रकमेची जबाबदारी खातेदाराची राहिल. खातेदाराने ७ दिवसानंतर तक्रार नोंदविल्यास, अनधिकृत व्यवहाराची रक्कम रुपये २०,०००/- पर्यंत असल्यास त्यापैकी रुपये १०,०००/- पर्यंत रक्कम ही ग्राहकाची जबाबदारी राहिल व रुपये १०,०००/- वरील रक्कम बँक अदा करेल. त्याचप्रमाणे अनधिकृत व्यवहाराची रक्कम ही रुपये २०,०००/- पेक्षा जास्त असल्यास त्यापैकी ५० टक्के रक्कम बँक अदा करेल.

(१.९) पंतप्रधान सुरक्षा विमा योजना/पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना :

ज्या सभासद/ठेवीदारांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल त्या सभासदांनी/ठेवीदारांनी प्रतिवर्ष विमा हप्ता रकमेचे नुतनीकरण करावे. तसेच ज्या सभासदांनी/ठेवीदारांनी सदर सुविधा घेतली आहे त्यांनी प्रतिवर्षी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात विमा हप्त्याएवढी रक्कम खात्यात शिल्लक ठेवावी.

(१.१०) बँकेच्या मुख्य कार्यालयाची संरचना दुरुस्ती व शाखा नुतनीकरण :

बँकेची मुख्य कार्यालय इमारत मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणा कडून लीजधर्तीवर खरेदी करण्यात आली होती. सदर लीज कालावधी दिनांक ३१/०३/२०२४ रोजी संपुष्टात आला असून, लीज कालावधी नूतनीकरणा करिता मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. बँकेची बांद्रा शाखा स्थित इमारत स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नुसार धोकादायक घोषित केल्याने, बँकेने सदर शाखा कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात बँकेच्या जी/नॉर्थ शाखेत स्थलांतरीत केली आहे. बांद्रा शाखा कार्यालया करिता पर्यायी जागा मिळण्याकरीता पत्रव्यवहार करण्यात आला असून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

अहवाल वर्षात मनपा “टी” विभाग कार्यालयात स्ट्रक्चरल दुरुस्तीच्या अनुषंगाने तसेच मुलुंड शाखा कार्यालयाच्या नुतनीकरणा करिता सदर शाखा महापालिका “टी” विभाग कार्यालय इमारतीच्या दुस-या मजल्यावर तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात आली होती. मुलुंड “टी” वॉर्ड च्या स्ट्रक्चरल दुरुस्तीचे आणि शाखा नुतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने दिनांक १७/०६/२०२६ रोजी मुलुंड शाखा मूळ ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच महापालिका “एस” विभाग कार्यालय स्थित बँकेची भांडुप शाखा विभाग कार्यालय स्ट्रक्चरल दुरुस्तीच्या अनुषंगाने तसेच भांडुप शाखा कार्यालयाच्या नुतनीकरणा करिता तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी जागेत न्यू केशव सृष्टी बिल्डींग क्रमांक एक, एल.बी.एस. मार्ग, भांडुप (पश्चिम) येथे स्थलांतरीत करण्यात आली होती. भांडुप “एस” वॉर्डच्या स्ट्रक्चरल दुरुस्तीचे आणि शाखा नुतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने दिनांक १०/११/२०२५ रोजी सदर शाखा मुळ ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे. बँकेची मरीनलाईन्स शाखा तात्पुरत्या स्वरूपात बँकेच्या मुख्य कार्यालय शाखेत स्थलांतरीत करण्यात आली आहे.

महापालिका “बी” वॉर्ड भायखळा येथे दिनांक २५/०४/२०२५ रोजी आणि महापालिका मुख्यालय स्थित सी.एस.टी. शाखा या ठिकाणी दिनांक २६/०९/२०२५ रोजी ए.टी.एम. केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

(१.११) महापालिका कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन/पेन्शन वितरणाचे काम :

महापालिका तसेच अनुदानित खाजगी प्राथमिक शाळांच्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन तसेच महापालिकेच्या निवृत्ती वेतनधारकांचे पेन्शन वाटप बचत खात्याद्वारे करण्यात येत आहे. साधारणपणे ५०,००० कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वितरणाचे/पेन्शन सुविधेचे काम बँकेतर्फे केले जाते. सदर वेतन/पेन्शन वाटप महापालिकेकडून कोणतेही शुल्क न घेता केले जाते. बँकेच्या सर्व शाखा कार्यालयांमध्ये कोअर बँकींग सुविधा उपलब्ध असल्याने वेतन/पेन्शन वाटपाचे काम सुलभपणे होत असून सभासद/ग्राहक कोणत्याही शाखेतून बचत खात्यामार्फत आपल्या मासिक वेतन/पेन्शनचे पैसे काढू शकतात व ए.टी.एम. सेवा सर्व बँकांशी संलग्न असल्यामुळे सभासदांना रोख व्यवहार करणे आणखी सुलभ झाले आहे व घराजवळील कोणत्याही बँकांच्या ए.टी.एम. मधून पैसे काढणे शक्य झाले आहे. आपल्या ज्या सभासदांची वेतनाची बचत खाती अन्य बँकेत आहेत त्या सर्व सभासदांना आम्ही विनम्र आवाहन करतो की, त्यांनी आपले वेतनाचे बचत खाते तसेच सेवानिवृत्ती नंतर पेन्शन खाते आपल्या बँकेत उघडावे व ए.टी.एम.कार्डद्वारे आपल्या घराजवळील कोणत्याही ए.टी.एम. मधून व मोबाईल बँकींग ॲपद्वारे जोखीमरहित व्यवहार करावेत.

२. अहवाल वर्षातील बँकेच्या व्यवहाराची प्रगती :

दिनांक ३१ मार्च २०२६ च्या ताळेबंदाचा गोषवारा

तपशील	३१ मार्च २०२५	३१ मार्च २०२६	तपशील	३१ मार्च २०२५	३१ मार्च २०२६
भाग भांडवल	१५४.११	१५७.१६	रोकड, इतर बँकातील जमा	२९७.१०	२२०.७५
राखीव निधी व इतर निधी	७९१.८८	८७२.१६	कर्जरोख्यात व इतर गुंतवणूक	२१५०.३१	२७०२.६३
ठेवी	४३८४.५५	४८११.०६	कर्जे	३१२३.२१	३१३१.८२
इतर देणी आणि तरतूद (दुबेरजेसहीत)	२४३.४०	२३०.६०	व्याज येणे	४८.२५	६०.१२
मागील वर्षाच्या जादा तरतूदीसह नफा	१४५.९८	१४७.७३	फर्निचर, इमारत, संगणक व वाहन	४.०१	३.५९
--			डिफर टॅक्स येणे	३२.०९	४१.१२
--			इतर येणी (दुबेरजेसहीत)	६४.९५	५८.६८
एकूण :	५७१९.९२	६२१८.७१	एकूण :	५७१९.९२	६२१८.७१

३. ठेवींची वर्गवारी :

(रुपये कोटीत)

अ. क्र.	ठेवींचे प्रकार	३१ मार्च २०२५			३१ मार्च २०२६		
		सभासदांकडून	बिगर सभासदांकडून	एकूण	सभासदांकडून	बिगर सभासदांकडून	एकूण
१.	सक्तीच्या ठेवी	९८९.८८	२३.७४	१०१३.६२	९६७.१६	२०.९५	९८८.११
२.	मुदतीच्या ठेवी	२०१.४३	२००४.३२	२२०५.७५	१९५.३६	२३५३.७७	२५४९.१३
३.	बचत ठेवी	५६७.७४	५७७.६४	११४५.३८	५७३.५९	६७५.५७	१२४९.१६
४.	आवर्त ठेवी	६.९८	७.८८	१४.८६	६.५७	८.८२	१५.३९
५.	चालू ठेवी	०	४.९४	४.९४	०	९.२७	९.२७
	एकूण	१७६६.०३	२६१८.५२	४३८४.५५	१७४२.६८	३०६८.३८	४८११.०६

उपरोक्त तक्त्याचे अवलोकन करता निदर्शनास येते की, अहवाल सालामध्ये बँकेच्या एकूण ठेवीमध्ये रुपये ४२६.५१ कोटीने वाढ झाली आहे. प्रामुख्याने अहवाल साली बचत ठेवीमध्ये रुपये १०३.७८ कोटी म्हणजेच १.०६ टक्केने वाढ झाली आहे. बँकेच्या ठेवींवरील व्याज दर राष्ट्रीयकृत व खाजगी बँकेच्या ठेवीदारांइतका आहे. यावर्षी बँकेने सक्तीच्या ठेवीवरील व्याज दिनांक ३१.०३.२०२६ रोजी सभासदांच्या बँकेतील बचत खात्यात जमा केलेले आहे. गतवर्षी बँकेने सदर व्याज दि. ०१.०४.२०२५ रोजी जमा केले होते.

सूचना :- जे सभासद सक्तीच्या ठेवीवरील व्याज आपल्या सक्तीच्या ठेव खात्यात जमा करू इच्छितात, अशा सभासदांनी बँकेस पत्र दिल्यास त्यांचे व्याज सक्तीच्या ठेव खात्यात जमा करण्यात येईल. ज्यांनी सदर खाते कार्यान्वित (अॅक्टिव्ह) केले नाही त्यांनी त्यांची के.वाय.सी. कागदपत्रे सादर करून सदर खाते कार्यान्वित करावे, जेणेकरून लाभांश रक्कम अधिदान करणे शक्य होईल.

ठेवींचे व्याज दर :

बँकेचे सद्याचे दिनांक ०१/०२/२०२६ पासून ठेवीवरील व्याज दर खालीलप्रमाणे आहेत :-

अ.क्र.	ठेवींचे प्रकार	कालावधी	व्याज दर	
			३%	३%
१.	बचत खाते		सर्वसामान्य नागरिक	वरिष्ठ नागरिक
२.	मुदत ठेवी	७ दिवस ते ४५ दिवस	३.५०%	३.५०%
		४६ दिवस ते ९० दिवस	३.७५%	३.७५%
		९१ दिवस ते १७९ दिवस	५.००%	५.००%
		१८० दिवस ते १ वर्षापर्यंत	६.००%	६.००%
		१ वर्षापेक्षा जास्त ते २ वर्षापर्यंत	६.७५%	७.२५%
		२ वर्षापेक्षा जास्त ते ५ वर्षापर्यंत	७.००%	७.५०%
		५ वर्षापेक्षा जास्त ते १० वर्षापर्यंत	६.००%	६.५०%
		१५ महिने (विशेष ठेव योजना)	७.००%	७.५०%

- ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्ष व त्यावरील) मुदत ठेवी एका वर्षापेक्षा अधिक कालावधीकरिता बँकेकडे ठेवल्यास अशा ठेवीवर व्याज दरापेक्षा ०.५० टक्के ज्यादा व्याज दर लागू आहे.

ठेवी विमा हप्ता :

बँकेने डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अॅक्ट १९६१ च्या तरतुदीनुसार सन २०२५-२०२६ या वर्षाची ठेव विमा हप्त्याची रक्कम विहित मुदतीत कॉर्पोरेशनकडे जमा केली आहे. Deposit Insurance and Credit Guarantee Corporation (DICGC) च्या नविन बदलाप्रमाणे बँकेतील प्रत्येक खातेदारास त्यांच्या ठेवीवर मिळणारे विमा कवच हे रुपये ५,००,०००/- करण्यात आलेले आहे.

४. भाग भांडवल :

मागील वर्षी रुपये १५४.११ कोटी असलेले भाग भांडवल यावर्षी रुपये १५७.१६ कोटी इतके झाले आहे. भाग भांडवलामध्ये रुपये ३.०५ कोटीने वाढ झालेली आहे.

५. राखीव व इतर निधी :

गतसाली रुपये ७९१.८८ कोटी असलेले बँकेचे राखीव निधी या वर्षात रुपये ८७२.१६ कोटी असून राखीव निधीमध्ये रुपये ८०.२८ कोटीने वाढ झालेली आहे. सदर वाढ १०.१४ टक्के आहे.

६. कर्जव्यवहार :

गतसाली रुपये ३१२३.२१ कोटी असलेली कर्जे यावर्षी रुपये ३१३१.८२ कोटीपर्यंत वृद्धीगत झाली आहेत. कर्जामध्ये एकूण रुपये ८.६१ कोटींची वाढ झाली असून सदर वाढ ०.२८ टक्के आहे.

सध्याचे विविध कर्जावरील व्याज दर खालील प्रमाणे आहेत :

कर्जाचे व्याज दर

अ.क्र.	कर्जाचा प्रकार	व्याज दर
१.	तातडीचे कर्ज	१०.०० टक्के
२.	सक्तीच्या बचत ठेवीवरील कर्ज	९.७५ टक्के
३.	मध्यम मुदत कर्ज	१०.९० टक्के
४.	विमा तारणावरील कर्ज/राष्ट्रीय बचत पत्रावरील कर्ज	१०.०० टक्के
५.	गृहनिर्माण कर्ज	८.५० टक्के (फिक्सड) ७.७५ टक्के (फ्लोटिंग)
६.	उच्च शैक्षणिक कर्ज	७.५० टक्के
७.	वाहन कर्ज	७.७५ टक्के
८.	मॉर्गेज कर्ज	१०.५० टक्के
९.	विशेष मुदत कर्ज	१०.९० टक्के
१०.	गृह कर्ज टॉप-अप	१०.०० टक्के

सभासदांना मंजूर केलेल्या कर्जाचा तपशील

(रुपये कोटीत)

अ. क्र.	कर्जाचे प्रकार	२०२४ - २०२५		२०२५ - २०२६	
		मंजूर झालेले अर्ज	कर्ज रक्कम रुपये	मंजूर झालेले अर्ज	कर्ज रक्कम रुपये
१.	मध्यम मुदतीचे कर्ज	१०४४६	२०४४.१६	९०७३	११९१.३२
२.	तातडीचे कर्ज	१०७४६	१४०.२६	८९३१	१२६.६१
३.	गृहनिर्माण कर्ज	५५	१८.५२	६२	१५.४१
४.	उच्च शैक्षणिक कर्ज	४५	७.१०	१७	२.४६
५.	वाहन कर्ज	८८	६.६४	१८०	११.५९
	एकूण	२१३८०	२२१६.६८	१८२६३	१३४७.३९

(अ) मध्यम मुदत कर्ज :

दि. ३१.०३.२०२५ रोजी मध्यम मुदत कर्ज रुपये २७६२.१३ कोटी होते, त्यामध्ये आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये रुपये ०.४८ कोटीने घट होऊन मध्यम मुदत कर्ज रुपये २७६१.६५ कोटी इतके झाले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये एकूण ९०७३ सभासदांना रुपये ११९१.३२ कोटी इतकी मध्यम मुदत कर्ज रक्कम मंजूर करण्यात आली. मध्यम मुदत कर्जाची कमाल मर्यादा रुपये २०.०० लाख इतकी आहे. रुपये २.०० लाखापेक्षा जास्त ते रुपये २० लाखापर्यंत कर्ज घेणा-या सभासदांना परतफेडीचा कमाल कालावधी १६० महिने आहे. मध्यम मुदत कर्जाची गणना पगाराच्या १/४ प्रमाणे करण्यात येते. महानगरपालिका कर्मचा-यांच्या माहे जून २०२५ च्या पगारपत्रकातून करण्यात आलेल्या आस्थापना वसूलीमुळे पगारातून बँकेची वसूली न झालेल्या सभासदांना कर्ज देताना नियमावली करण्यात येऊन कर्ज मंजूर करण्यात आले. दिनांक १७.०४.२०२६ रोजी निर्गमित कार्यालयीन आदेशानुसार ANM अंतर्गत वसूलीमुळे सभासदांच्या शेवटच्या २ महिन्यांची वसूली पगारपत्रकातून प्राप्त झाली नसल्यास व सभासदाने त्या त्या महिन्यात रोखीने भरणा केली नसल्यास ती रक्कम रोखीने भरणा केल्याच्या कामकाजाच्या दुस-या दिवशी कर्ज अर्ज तयार करण्यास व सदरची शिथिलता माहे फेब्रुवारी २०२६, मार्च २०२६ आणि एप्रिल २०२६ च्या पगार पावतीसाठी लागू करण्यात येऊन सभासद सदर कालावधीत कामावर हजर होते. परंतु ANM वसूली कारणास्तव पगारपत्रकातून वसूली झाली नसल्याबाबतचा तसेच सदर वसूली निरंक असल्याचा खातेप्रमुखांचा ज्ञाप घेण्यात येऊन सदर सभासदांची ANM बाबतची वसूली निरंक असल्याची खात्री झाल्यास सदर दोन महिन्यांची वसूली पगारपत्रकातून नियमित असल्याचे समजण्यात येऊन कर्ज मंजूर करण्यात आले. ज्या सभासदांच्या पगारपत्रकामध्ये CLM अंतर्गत रक्कम नमूद आहे, अशा सभासदांकडून महापालिकेची आस्थापना वसूली बाकी असल्याने महापालिकेची वसूली निरंक झाल्यानंतर अशा सभासदांना कर्ज देण्यात येईल असे ठरविण्यात आले आहे. पगारातून CLM अंतर्गत तसेच ANM संबंधित वसूली करण्यात येत असल्याने बँकेच्या अनुउत्पादित कर्ज प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे ज्या सभासदांच्या पगारपत्रकातून अशा प्रकारे वसूली होत आहे. त्यांना सद्यनियमानुसार कर्ज सुविधेचा लाभ देण्यात येत नाही.

मध्यम मुदत कर्जावरील व्याजदर द.सा.द.शे. ११.५०% होता, दिनांक ०१.११.२०२५ पासून सदरचा व्याजदर कमी करण्यात येऊन द.सा.द.शे १०.९०% करण्यात आला आहे. मध्यम मुदत कर्ज महत्तम मर्यादा दिनांक ०२.०३.२०२६ पासून रु.१६ लाखावरून रु.२० लाख करण्यात आली.

मध्यम मुदत कर्ज योजनेमध्ये समान मुद्दल हप्ता + व्याज (Reducing Balance) पध्दतीप्रमाणेच समान मासिक हप्ता (EMI) पध्दतीचा देखिल पर्याय दिनांक ०७.०२.२०२६ पासून सभासदांकरीता उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्यासाठी सभासदांकडून कर्ज परतफेड पर्याय निवडीसाठीचे संमतीपत्र घेण्यात येत आहे.

सभासदांना कर्ज मंजूर करताना क्रेडीट मूल्यांकन करता येण्यासाठी दिनांक १८.०३.२०२६ पासून क्रेडीट रेटिंग मूल्यांकन पध्दत अंमलात आणण्यात आली. सभासदांच्या मागील कर्जाची नियमितता, इतर संस्थेचे सभासदत्व, आपल्या बँकेच्या सभासदत्वाचा कालावधी इत्यादी बाबींचा अंतर्भाव क्रेडीट रेटिंग शिटमध्ये करण्यात आलेला आहे.

माहे एप्रिल २०२६ मध्ये पगारपत्रकातून ज्या सभासदांना 7th Pay थकबाकी (Arrears) रक्कम मिळाली व त्यांच्या पगारातून डीसी-१ कपात झाली, त्यांना कर्ज मंजूर करताना, हप्त्याची गणना करताना सदरच्या कपातीचा लाभ (Add Back) देण्यात आला.

कर्ज देताना राहत्या ठिकाणाच्या पत्त्याकरीता दिनांक ०४.०५.२०२६ पासून सभासदांकडून, ज्या महिन्यात कर्ज घेणार त्या शेवटच्या महिन्याचे अद्ययावत वीज बिल/भाड्यावर रहात असल्यास भाडे करारनामा/नोटरी केलेले ऑफिडेव्हिट घेण्यात येत आहे.

कर्जदार सभासदांचे पगार आपल्या बँकेच्या संबंधीत कर्जदार सभासदांच्या बचत खात्यात वर्ग करण्याकरीता महापालिका आस्थापनेस पत्राने कळवून त्याबाबतची पोच कर्ज अर्ज सादर करताना घेण्यात येते, मात्र काही प्रकरणात सदरचे खाते आपल्या बँकेत वर्ग होत नाही व असे सभासद कर्ज नुतनीकरणासाठी उपस्थित झाल्यास, कर्ज धोरणानुसार आवश्यकता असल्यास, पगाराचे बचत खाते आपल्या बँकेत वर्ग करण्याची संपूर्ण प्रक्रिया नव्याने करून खाते वर्ग झाल्याची खातरजमा केल्यानंतरच कर्ज नुतनीकरणाचा लाभ देण्यात येत आहे.

सिबील रिपोर्टमध्ये दिसत असलेल्या बँकेच्या सभासदांनी इतर बँकेतून (राष्ट्रीयकृत/खाजगी)/वित्त (बिगर आर्थिक संस्थांकडून) घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाची संपूर्ण परतफेड न करता वैयक्तिक (Individual) कर्जासाठी १००% व संयुक्त (Joint/Co-applicant/Co-borrower) कर्जासाठी ५०% कर्जाचा मासिक हप्ता वेतनातून वजावट करून कर्ज मंजूर करण्यात येते. संयुक्त नावाने असलेल्या कर्जाच्या मासिक हप्त्याची परतफेड संयुक्त नावातील दुस-या व्यक्तीकडून नियमितपणे होत असल्यास संपूर्ण मासिक हप्ता वेतनातून वजावट न करता उर्वरीत वेतनावर नियमाप्रमाणे गणना करून परतफेडीच्या क्षमतेनुसार दिनांक ०१.११.२०२५ पासून मध्यम मुदत कर्ज मंजूर करण्यात येत आहे.

ऑनलाईन पध्दतीअंतर्गत अपच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाअंतर्गत सिबील रिपोर्टमध्ये कर्ज खाती येणे रक्कम बाकी रु. २५,०००/- पेक्षा कमी असल्यास सदर बाबतीत सभासदांकडून शिल्लक रकमेची परतफेड त्वरीत करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र घेऊन सभासदास कर्जासाठी पात्र ठरविण्यात येते.

सभासदांना पगारपत्रकामध्ये OTD व OTS या सदराअंतर्गत प्राप्त होणा-या एकूण अतिकालिक भत्ता रक्कमेचा १२ महिन्यातील सरासरीच्या २५% रकमेचा लाभ (Add Back) दिनांक ०५.०३.२०२६ पासून देण्यात येत आहे.

मध्यम मुदत कर्जदारांकरीता सामूहिक जीवन विमा संरक्षण पॉलिसी :

दिनांक ३०.०८.२०२४ रोजी झालेल्या बँकेच्या ७२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या सभासदांचे कर्ज सुरक्षित करण्याकरीता रु.७.५० लाख इतक्या रकमेचे सामूहिक जीवन विमासंरक्षण घेण्यास मंजूरी देण्यात येऊन विमा हप्ता दर रु.७.१२ (प्रतीहजारी) (अधिक लागू असलेले कर) या दराने विमा पॉलिसी घेण्यात आली. सदर विमा पॉलिसी दिनांक २०.०९.२०२४ पासून अंमलात आली असून विमा पॉलिसीचा कालावधी दिनांक २०.०९.२०२४ ते १९.०९.२०२५ इतका होता. विमा कंपनीस सभासदांच्या सक्तीच्या ठेवी नावे टाकून व कर्ज वितरण करताना वजावट करून एकूण रु.१६.८० कोटी (अधिक लागू असलेले कर) इतकी रक्कम विमा हप्त्यापोटी दिली आहे. दिनांक

२०.०७.२०२६ रोजीच्या स्थिती नुसार सदर कालावधीमध्ये एकूण २१५ मध्यम मुदत कर्जदार सभासद मृत झाल्याची माहिती बँकेस प्राप्त झाली, त्यापैकी २१४ प्रकरणांमध्ये विम्याचे दावे कंपनी कडून मंजूर करण्यात आले आहेत व एका प्रकरणामध्ये विमा कंपनीकडे दावा मंजूरीची प्रक्रिया सुरु आहे. विमा कंपनीकडून दाव्यातून अद्याप रु.१६.०५ कोटी इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. सदर दाव्यांच्या रकमेतून बँकेस रु.११.९५ कोटी व सभासदांच्या वारसना रु.४.१० कोटी इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. सदर विमा पॉलिसी अंमलात आणल्याने रु.११.९५ कोटी इतकी रक्कम एन्.पी.ए. प्रकरणांमध्ये जाण्यास प्रतिबंध झाला.

तसेच दिनांक २०.०९.२०२५ ते १९.०९.२०२६ या कालावधी करीता मध्यम मुदत कर्जदार सभासदांकरिता गतसाली सामूहिक विमा संरक्षण पॉलिसी घेण्यात आली असून रु.८.७५ लाख इतक्या रकमेचे सामूहिक जीवन विमा संरक्षण घेण्यात येऊन विमा हप्ता दर रु.६.१० (प्रती हजारी) (अधिक लागू असलेले कर) या दराने विमा पॉलिसी घेण्यात आली.

विमा कंपनीस सभासदांच्या सक्तीच्या ठेवी नांवे ठाकून व कर्ज वितरण करताना वजावट करून एकूण रु.१७.०८ कोटी इतकी रक्कम विमा हप्त्यापोटी दिली आहे. दिनांक २०.०७.२०२६ रोजीच्या स्थिती नुसार म्हणजेच दिनांक २०.०९.२०२५ पासून २०.०७.२०२६ पर्यंत १५८ मध्यम मुदत कर्जदार सभासद मृत झाल्याची माहिती बँकेस प्राप्त झाली, त्यापैकी १५१ प्रकरणांमध्ये विम्याचे दावे कंपनी कडून मंजूर करण्यात आले. विमा कंपनीकडून अद्याप रु.१३.२१ कोटी इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. सदर दाव्यांच्या रकमेतून बँकेस रु.१०.५७ कोटी व सभासदांच्या वारसास रु.२.६४ कोटी इतकी रक्कम प्राप्त झाली आहे, सदर विमा पॉलिसी अंमलात आणल्याने रु.१०.५७ कोटी इतकी रक्कम एन्.पी.ए. प्रकरणांमध्ये जाण्यास प्रतिबंध झाला आहे. सर्व मध्यम मुदत कर्जदार सभासदांना याद्वारे विनम्र आवाहन करण्यात येते की, आपण वारसाची नोंद संबंधीत शाखेमध्ये त्वरीत करावी.

जामिनकी हमी निधी :

जामिनकी हमी निधीची गणना करताना तातडीचे कर्ज व सक्तीच्या ठेवीवरील कर्जाव्यतिरिक्त सभासदांच्या मंजूर केलेल्या कर्जामधून अगोदरचे शिल्लक कर्ज वजा करून उर्वरित कर्ज रकमेवर दर हजारी रुपये ५/- प्रमाणे परत न मिळण्याच्या तत्वावर जामिनकी हमी निधी वसूल करण्यात येतो. सभासदास मंजूर केलेल्या मध्यम मुदतीच्या कर्जामधून अगोदरचे शिल्लक मध्यम मुदतीचे कर्ज तसेच विम्यासंदर्भात घेण्यात आलेल्या पॉलिसीनुसार विमा राशीचे रु.८.७५ लाख वजा करून उर्वरित कर्ज (उणे नसलेल्या) रकमेवर दरहजारी रु.५/ प्रमाणे परत न मिळण्याच्या तत्वावर जामिनकी हमी निधी वसूल करण्यात येतो. मंजूर कर्ज हजाराच्या पटीत पूर्ण नसले तरी वरीलप्रमाणे जामिनकी हमी निधी वसूल केला जातो.

(ब) उच्च शैक्षणिक कर्ज :

सभासदांच्या पाल्ल्यांच्या उच्च शिक्षणासाठी कमाल कर्ज मर्यादा रुपये ४०.०० लाख असून व्याज दर ७.५०% व परतफेडीचा कालावधी १२० महिने आहे. अहवाल वर्षात १७ सभासदांनी त्याच्या पाल्ल्याकरीता रु.२.४६ कोटी इतक्या रकमेच्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेतला आहे. पती-पत्नी दोघेही महानगरपालिकेत नोकरी करीत असल्यास त्यांना पाल्ल्यांच्या उच्च शिक्षणाकरीता एकत्रित कमाल कर्ज मर्यादा रु.८०.०० लाख राहिल.

शैक्षणिक कर्ज रकमेमध्ये वसतिगृहाची फी किंवा शैक्षणिक कालावधीमध्ये पाल्ल्यांचा वसतीगृहाचा खर्च किंवा इतर ठिकाणी भाडे तत्वावर राहण्याचा खर्च, परीक्षा फी, लायब्ररी फी, लॅबोरेटरी फी, पुस्तके, इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट, युनिफॉर्म फी, कॉलेजमधून परत मिळणारी डिपॉझिट रक्कम, कॉशन डिपॉझिट, बिल्डींग फंड, शैक्षणिक सहलीचा खर्च, प्रोजेक्टचा खर्च तसेच विमा हप्त्याची रक्कम शैक्षणिक कर्ज म्हणून देण्याचा नियम करण्यात आला. तसेच moratorium कालावधी २ वर्षांऐवजी ४ वर्षे किंवा शैक्षणिक कालावधी यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी देण्याचा नियम करण्यात आलेला आहे.

(क) वाहन कर्ज :

वाहन कर्जाचा व्याज दर ७.७५% आहे. नविन चार चाकी व दुचाकी वाहन खरेदीसाठी वाहनांच्या एकूण किंमत (एक्स शोरूम किंमत + आर.टी.ओ. कर + विमा हप्ता) किंमतीच्या ९५ टक्केपर्यंत कर्ज मंजूर करण्यात येते. तसेच जुन्या चार चाकी वाहन खरेदीकरीता सरकार मान्यताप्राप्त मुल्यांकन किंमत + आर.टी.ओ. कर + विमा हप्त्याच्या ९५ टक्केपर्यंत कर्ज मंजूर करण्यात येते. अहवाल सालात १८० सभासदांनी रु.११.५९ कोटी इतक्या रकमेचा वाहन कर्जाचा लाभ घेतला आहे.

(ड) तातडीचे कर्ज :

तातडीच्या कर्जाची कमाल मर्यादा रुपये ४.०० लाख आहे व कर्जाचा व्याज दर १०.०० टक्के आहे. तातडीचे कर्ज सभासदाच्या सक्तीच्या ठेवीच्या शिल्लक रकमेइतके, रुपये १०००/- च्या पटीमध्ये मंजूर करण्यात येईल. मात्र रुपये १०००/- पेक्षा कमी कर्ज मंजूर केले जाणार नाही. तातडीचे कर्ज घेतल्यापासून सलग ५ महिने पगारपत्रकातून नियमित वसुली प्राप्त झाल्यास सभासदाला त्याच्या आवश्यकतेनुसार तातडीचे कर्ज मंजूर करण्याचा नियम करण्यात आला आहे. सभासदाच्या सक्तीच्या ठेव खात्यात, सभासदत्वाच्या कालावधीनुसार कमी रक्कम जमा असेल व सभासद सदर कमी असलेली रक्कम भरण्यास इच्छूक असल्यास सदर रक्कम सभासदाच्या बचत खात्यात भरून घेऊन सभासदाच्या संमती पत्रानुसार सक्तीच्या ठेव खाती जमा करण्यात येईल. तातडीचे कर्ज करतेवेळी पुन्हा के.वाय्.सी. कागदपत्रांची मागणी करण्यात येत नाही. (के.वाय्. सी. कागदपत्रे : आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, वैध वाहन परवाना, वैध पारपत्र, एन्.आर.ई.जी.ए.कार्ड) तसेच बँकेच्या रेकॉर्डमध्ये पॅनकार्डची प्रत उपलब्ध असल्यास पुन्हा सभासदाकडून पॅनकार्डची मागणी करण्यात येत नाही.

(इ) गृह कर्ज :

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार एका सदनिकेकरीता (Per Dwelling Unit) रु. ६० लाख इतकी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एका सभासदास एका सदनिकेकरीता महत्तम रु. ६० लाख इतके गृहकर्ज मंजूर करण्यात येत आहे, तसेच सदरच्या नियमानुसार सभासदाच्या पगारपत्रकानुसार परतपेडीची चांगली क्षमता असल्यास आपल्या बँकेतून गृहकर्जाच्या इतर नियमांसापेक्ष एकापेक्षा जास्त गृहकर्ज मंजूर करण्यात येते, गृहकर्जा करीता ८.५० टक्के (फिक्सड) इतका व्याज दर आहे व दिनांक ०७.०२.२०२६ पासून ७.७५ टक्के (फ्लोटींग) व्याजदर पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. फ्लोटींग व्याजदराने गृहकर्ज घेतल्यास वेळोवेळी व्याज दरामध्ये करण्यात येणारे बदल सदरच्या कर्जास लागू होतील.

सर्व सभासदांना विनम्र आवाहन करण्यात येते की, बँकेचा सध्याचा गृह कर्जाचा व्याज दर स्पर्धात्मक असून जास्तीत जास्त सभासदांनी गृह कर्जाचा लाभ घ्यावा. तसेच त्यांचे इतर बँकेतील शिल्लक गृह कर्ज आपल्या बँकेत वर्ग करून सदरच्या व्याज दराचा लाभ घ्यावा.

सभासद ज्या इमारतीमध्ये सदनिका घेत असेल ती इमारत २० वर्षापेक्षा जुनी नसावी, यामध्ये बदल करून सभासद ज्या इमारतीमध्ये सदनिका घेत असेल ती इमारत वापर परवाना/इमारत पूर्णत्वाच्या दाखल्याच्या तारखेपासून ३० वर्षापेक्षा जुनी असल्यास सदर इमारतीचे पुढील आयुष्यमान २० वर्षापेक्षा जास्त असल्याबाबतचा स्ट्रक्चरल इंजिनियर यांचा दाखला सादर केल्यास सदर इमारतीत सदनिका खरेदीकरीता इतर नियमांसापेक्ष कर्ज मंजूर करण्यात येते.

महापालिका, नगरपालिका, नगर परिषद हद्दीत नगर रचना विभागाची मंजूरी प्राप्त असलेल्या इमारतीत सदनिका खरेदीकरीता गृह कर्जासाठी जामिनदार घेण्याची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच परतफेड क्षमतेची गणना करताना ३० टक्केऐवजी २५ टक्केप्रमाणे गणना करण्यात येते. तसेच ग्रामपंचायत हद्दीमध्ये गृह कर्ज घेत असल्यास अशा प्रकरणात दिनांक ०५.०५.२००८ पूर्वी महानगरपालिका सेवेत असलेल्या बँकेच्या सभासदांकरीता (एन.सी.पी.एफ.) आणि दिनांक ०५.०५.२००८ रोजी किंवा त्यानंतर महानगरपालिका (डीसी-१) (महापालिकेत ५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा कालावधी पूर्ण झालेले सभासदांकरीता) जामिनदार घेण्याची अट रद्द करण्यात आली आहे. मात्र दिनांक ०५.०५.२००८ रोजी किंवा त्यानंतर महानगरपालिका सेवेत रुजू झालेल्या सभासदांकरीता (डीसी-१) (महापालिकेत ५ वर्षापेक्षा कमी सेवा कालावधी पूर्ण झालेल्या सभासदांकरीता) एक जामिनदार घेण्यात येईल.

महानगरपालिकेचे जे कर्मचारी बँकेचे सभासद आहेत, मात्र त्यांचा एन.सी.पी.एफ. किंवा डीसी-१ कापला जात नाही, अशा सभासदांना जामिनदार न घेता गृह कर्ज मंजूर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र ग्रामपंचायत मंजूरीच्या कर्ज प्रकरणात (कर्ज धोरणानुसार) एक जामिनदार ज्यांचा भविष्य निर्वाह निधी किंवा डीसी-१ कापला जात नसेल, तरी अशा सभासदांस जामिनदार म्हणून घेण्यात यावे.

ग्रामपंचायत मंजूरीच्या कर्ज प्रकरणात परतफेड क्षमता काढताना २५ टक्क्याप्रमाणे गणना करण्यात येईल अशा कर्जाची मर्यादा रुपये २५ लाख करण्यात आली आहे.

ऑफिडेव्हीट-कम-डिक्लरेशन, कर्ज फेडीबाबत कर्जदाराने दिलेले अधिकार पत्र, इक्विटेबल मॉर्गेज पुष्टीकरण, डिक्लरेशन अशी वेगवेगळी कागदपत्रे न घेता त्याऐवजी सदर चारही कागदपत्रांचा मसुदा एकत्रित असलेले ऑफिडेव्हीट-कम-डिक्लरेशन घेण्याबाबत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे सभासदांना सदरची वेगवेगळी कागदपत्रे नोटरी करण्याऐवजी एकच कागदपत्र नोटरी करावा लागेल.

रेरा अंतर्गत मंजूर असलेल्या प्रकल्पाबाबत, बिल्डर, कर्जदार व बँक यामधील त्रिपक्षीय करार करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सुधारीत ना हरकत प्रमाणपत्र घेण्याबाबतचा बदल करण्यात आला आहे. तसेच बिगर सभासद पती किंवा पत्नीसमवेत एकत्रित नांवे केलेला गृहखरेदीखत किंवा करारनामा असला तरी गृह कर्जासाठी सदर सभासदास पात्र ठरविण्यात येते.

संयुक्त गृह कर्ज करारनाम्यामध्ये बिगर सभासद पती/पत्नी व्यतिरिक्त वडील-मुलगा, वडील-अविवाहीत मुलगी, आई-मुलगा, आई अविवाहीत मुलगी, भाऊ-भाऊ यांचे नांव संयुक्त करारनाम्यामध्ये द्वितीय असल्यास गृह कर्ज मंजूर करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

गृह कर्ज अर्ज करतेवेळी सभासदाचा महानगरपालिकेतील सेवा कालावधी सातत्याने एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणेबाबतच्या नियमात बदल करून सभासदाचा सेवा कालावधी सातत्याने एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक असणेबाबतचा नियम करण्यात आला आहे. गृह कर्जाचा करारनामा संयुक्तरित्या केलेला असल्यास तसेच सभासदाची पती/पत्नी महानगरपालिके व्यतिरिक्त इतर ठिकाणी कार्यरत असल्यास अशा गृह कर्ज प्रकरणात कर्जाची गणना २५ टक्केऐवजी १० टक्केप्रमाणे करणेबाबत नियम करण्यात आला आहे.

इतर बँकेचे किंवा वित्त संस्था (एन.बी.एफ.सी.) चे अंडर कन्स्ट्रक्शन अंशतः अधिदान केलेले गृह कर्ज टेकओव्हर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र/आयुर्विमा पॉलिसी तारणावरील कर्ज सुविधा १० टक्के व्याज दराने उपलब्ध आहे.

(ई) मॉर्गेज कर्ज :

मॉर्गेज कर्जाची मर्यादा रुपये ५० लाख किंवा मॉर्गेज मालमत्तेच्या ७५ टक्केपर्यंत (पैकी कमी असलेली रक्कम) व व्याज दर १०.५० टक्के आहे. तरी सभासदांनी सदर कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा.

(उ) विशेष मुदत कर्ज :

बँकेने सभासदांकरीता विशेष मुदत कर्ज रुपये २५ लाखापर्यंत इतर कर्ज नियमासापेक्ष उपलब्ध करून दिले आहे. कमाल रुपये २५ लाखापर्यंत कर्जाचा लाभ घेऊ शकतात. सदर कर्जाचा व्याजदर द.सा.द.शे. ११.५० टक्के इतका होता, दिनांक ०१.११.२०२५ पासून सदरचा व्याजदर कमी करण्यात येऊन द.सा.द.शे. १०.९० टक्के करण्यात आला आहे. कर्जाची परतफेड कमाल १५ वर्षे (१८० हप्त्यात) करता येईल. सदर कर्जाची वसुली सभासदाच्या सेवाकाळामधून (वयाच्या ५८ वर्षापर्यंत, वैद्यकीय सेवेत असलेले डॉक्टर यांच्या वयाच्या ६४ वर्षापर्यंत) नियमानुसार तीन महिने वजा करून होऊ शकेल अशाच सभासदांना कर्ज दिले जाईल व जास्तीत जास्त १५ वर्षांच्या कालावधीत संपूर्ण कर्जाची सभासदाने व्याजासहीत परतफेड करावी लागेल. सदरचे कर्ज घेण्याकरीता कमीत कमी १ वर्ष अखंडीत सेवा तसेच बँकेचे सभासदत्व असणे आवश्यक आहे. पगाराचे खाते बँकेत असणे आवश्यक, पगाराचे खाते बँकेत नसल्यास इसीएस फार्म ची प्रत संबंधित खाते प्रमुखाकाडे देऊन त्याची पोहच अर्जासोबत जोडल्यानंतर कर्जासाठी पात्र ठरविले जाईल. सदरच्या कर्जास १ किंवा २ सक्षम जामिनदार आवश्यक, सदर जामिनदारांचे एकत्रित रक्कम वेतनच्या २५ टक्के वजावट करून दोन्ही किंवा एका जामिनदाराच्या उर्वरित नक्त वेतन कर्जाच्या हप्त्याऐवढे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. तसेच सदर जामिनदाराने खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेत कमीत कमी १ वर्ष अखंडित सेवा तसेच बँकेचे सभासदत्व असणे आवश्यक आहे. सदर जामिनदार थकबाकीदार नसावेत.

(ऊ) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र/आयुर्विमा पॉलिसी तारणावरील कर्ज :

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र/आयुर्विमा पॉलिसी तारणावरील कर्ज सुविधा १०% व्याज दराने उपलब्ध आहे.

(ए) गृह कर्ज टॉप-अप :

गृह कर्ज टॉप अप कर्जाची मर्यादा रुपये २५ लाख किंवा सभासदाच्या परतफेड क्षमतेनुसार येणा-या रकमेच्या किंवा वास्तूच्या अलिकडील मुल्यांकन रकमेच्या ९० टक्केपर्यंत तसेच व्याज दर १० टक्के आहे. तरी सभासदांनी सदर कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा.

(ऐ) अनुत्पादीत कर्जे (एन.पी.ए.):

आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये बँकेची एकूण अनुत्पादीत कर्जे रु. १४१.७९ कोटी होती व ढोबळ एन्.पी.ए.चे प्रमाण ४.५४% होते व नक्त एन्.पी.ए. निरंक होता. आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये बँकेची अनुत्पादीत कर्जे रु. १७४.४४ कोटी झाले आहे व ढोबळ एन्.पी.ए.चे प्रमाण ५.५७% असून नक्त एन्.पी.ए. निरंक आहे. अहवाल वर्षात एन्.पी.ए. बाबत बँकेने बुडीत व अनिश्चित कर्जे निधीत रुपये ३४.१० कोटी इतकी अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त बँकेकडे रु. ११३.३८ कोटी इतकी रक्कम जामिनकी हमी निधीमध्ये उपलब्ध आहे. मागील आर्थिक वर्षाच्या थकित कर्जाची या आर्थिक वर्षाच्या थकीत कर्जाशी तुलना करता एन्.पी.ए.रकमेत रुपये ३२.६५ कोटीने वाढ झाल्याचे दिसत आहे. पूर्वी आपल्या बँकेत टप्पा पध्दतीने सभासदत्वाच्या कालावधीनुसार कर्ज मंजूर करण्यात येत होते. त्यामध्ये बदल करून आता परतफेडीच्या क्षमतेनुसार कर्ज मंजूर करण्यात येत आहे. त्यामुळे बँकेच्या कर्ज मंजूर रकमेत वाढ झाली व त्याचा परिणाम एन.पी.ए. रकमेमध्ये वाढ होण्यामध्ये झाला आहे. बँकेची कर्ज खाती एन.पी.ए. होण्याची कारणे, सभासद कामावर अनियमित, मृत, काम करण्यास असमर्थ, सेवेतून बडतर्फ इत्यादी आहेत. त्यापैकी कामावर अनियमित हे एन.पी.ए. वाढीचे प्रमुख कारण आहे. तसेच माहे जून २०२५ पासून महापालिकेद्वारा कर्मचाऱ्यांच्या पगारातून CLM अंतर्गत तसेच ANM संबंधित आस्थापना वसुली करण्यात येत आहे. त्यामुळे बँकेच्या एन.पी.ए. मध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. दिनांक ०१.०५.२०१५ ते दिनांक ३०.०९.२०१६ या कालावधीत डीसी-१ सभासदांना कर्जासाठी जामिनदार घेण्याची पध्दत बंद करण्यात आली. या कालावधीत डीसी-१ सभासदांना दिलेल्या कर्जापैकी बरीच कर्ज खाती एन.पी.ए. झाली. त्यामुळे देखील एन.पी.ए. मध्ये वाढ झाली आहे. एन.पी.ए. कर्ज खात्यांच्या वसुलीकरीता शाखा स्तरावर संबंधीत खात्यात पाठपुरावा करण्यात येतो. तसेच सभासदांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन वसुलीसाठी प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे एन.पी.ए. कर्ज खात्यांच्या वसुलीकरीता महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० मधील कलम १०१ अंतर्गत वसुलीची कारवाई करण्यात येते. ज्या प्रकरणांमध्ये वसुली दाखला प्राप्त झाला आहे अशा प्रकरणांत महापालिकेकडे पगारातून तसेच इतर देय रकमेतून वसुली मिळण्याकरीता 'विशेष वसुली अधिकारी' मार्फत आदेश देण्यात येतात. सर्व प्रकारचे वसुलीचे प्रयत्न केल्यानंतर वसुल न होणारी कर्जे वैधानिक लेखा परिक्षकांनी खातरजमा केल्यानंतर निर्लेखित करण्यात येतात. यावर्षाचे लेखा तपासनीस मेसर्स लाहोटी कासट अँड कंपनी यांनी ५८ कर्ज खाती व कर्ज रक्कम रुपये २.३१ कोटी निर्लेखित करण्याचे प्रमाणित केले आहे. सदर कर्ज खाती निर्लेखित करण्यास वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्याची विनंती करण्यात येत आहे.

७. गुंतवणूक :

गतवर्षी गुंतवणुकीवरील व्याज रु. १४४.०६ कोटी होते व दिनांक ३१.०३.२०२६ रोजी सदर व्याज रु. १६८.७६ कोटी प्राप्त झालेले आहे. सदर व्याज गतवर्षाशी तुलना करता रुपये २४.७० कोटीने वाढ झालेली आहे. सदर वाढ १७.१५ टक्के आहे. गुंतवणूकीवरील सरासरी व्याज परतावा गतवर्षी ६.५७ टक्के होता तो यावर्षी ६.७० टक्के झाला आहे. त्यामध्ये चालू वर्षी ०.१३ टक्के वाढ झाली आहे.

सदर गुंतवणूक सरासरी व्याज परताव्यामध्ये अंशतः वाढ दिसत असून भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी पतधोरण जाहीर करताना दिनांक ११.०४.२०२० रोजी वैधानिक रोख तरलता १८.२५ टक्के वरून १८ टक्के केली, तसेच संपूर्ण आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये एक टक्का रोख तरलतेमध्ये घट केल्यामुळे बँकींग उद्योगामध्ये रोख तरलतेचे प्रमाण (लिक्वीडिटी) जास्त झाली. सदर रोख तरलता यामध्ये घट केल्यामुळे बँकेस अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी प्राप्त झाला ज्यामुळे गुंतवणुकीवरील उत्पन्नामध्ये वाढ झाली. बँकेकडे असलेले अतिरिक्त निधी म्युच्युअल फंड (लिक्विड फंड) टर्म मनी डिपॉझिट यासारख्या चांगले उत्पन्न देणा-या पर्यायांमध्ये बँकेचे गुंतवणूक सल्लागार मेसर्स फिनकोर अँडव्हायजरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लि. यांच्या सल्ल्यानुसार गुंतविण्यात आली आहे.

अहवाल साल अखेर बँकेची एकूण गुंतवणूक रुपये २७०२.६३ कोटी आहे. गतवर्षी बँकेची एकूण गुंतवणूक रुपये २१५०.३१ कोटी होती.

८. खेळते भांडवल :

गतवर्षी रुपये ५७१९.९३ कोटी असलेल्या खेळत्या भांडवलामध्ये वाढ होऊन यावर्षी खेळते भांडवल रुपये ६२१८.७१ कोटी झाले आहे. खेळते भांडवलामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत रुपये ४९८.७८ कोटीने वाढ झाली आहे. सदर वाढ ८.७२ टक्के आहे.

९. नफा विभागणी :

अहवाल सालामध्ये बँकेस एकूण रुपये १०४.४५ कोटी नफा रुपये ९.०३ कोटी डिफर्ड टॅक्स मिळकत समाविष्ट करून झाला आहे. सहकारी बँकांना आयकर लागू केल्याने बँकेला सदर नफ्यातून रुपये २७.०५ कोटी आयकर अधिदान/तरतूद करावी लागल्याने, विभागणीसाठी रुपये ६८.३७ कोटी नफा उपलब्ध आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ६६ नुसार प्रत्येक संस्थेने निव्वळ नफ्याच्या १/४ रक्कम राखीव निधीमध्ये वर्ग करावी लागते. तसेच कलम ६७ अन्वये लाभांशाचे जास्तीत जास्त दर १५ टक्के आहे व त्याप्रमाणे बँक लाभांश देत आहे.

बँकेच्या उपविधी क्रमांक ५४ नुसार सामाजिक बांधिलकी निधी उभारणे आवश्यक असून सदर निधी हा देणग्या किंवा सामाजिक कार्यासाठी (उदा. मुख्यमंत्री निधीस मदत इत्यादी) वापर करता येईल. बँकेचा उपविधी क्रमांक ५५ नुसार शिक्षण निधीमध्ये नफ्याच्या कमीत कमी ५% किंवा जास्तीत जास्त १०% पर्यंत रक्कम वर्ग करून संचालक व सेवक यांच्या प्रशिक्षणासाठी त्या निधीचा वापर करता येईल. त्यानुसार बँक दरवर्षी सदर फंडात नफा वाटणी करत आलेली आहे. सदर फंडातील रक्कम पुरेशी असल्याने या वर्षी सदर फंडात नफा वाटणी करण्यात आलेली नाही या तरतुदी विचारात घेऊन नफ्याची विभागणी पुढील प्रमाणे करण्यात मान्यता देण्यासाठी संचालक मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेकडे शिफारस करीत आहे.

तपशिल	दिनांक ३१.०३.२०२६ रोजी असलेली शिल्लक (रु.)	सन २०२४-२५ मध्ये करण्यात आलेली नफा विभागणी (रु.)	सन २०२५-२६ करिता शिफारस (रु.)
संचित निधी २५%	२,६९,६७,१७,२७५.३०	१९,०१,१९,८७७.९८	१७,०९,२४,४२९.८०
समतोल नफा विभागणी	-	-	-
*सामान्य उद्दिष्टांकरिता राखीव निधी	१५,४१,२६,०७६.००		२५,००,०००.००
भाग भांडवलावरील लाभांश १५%		२२,००,००,०००.००	२२,९०,००,०००.००
अतिरिक्त लाभांश ४%		५,९०,००,०००.००	-
सभासद कल्याण निधी	७९,८७,६१,४०५.८०	१६,४६,५९,६३३.९३	४,६२,७३,२८९.४१
सभासद स्वास्थ्य निधी	१६,२६,७६,९८५.५६	२५,००,०००.००	१०,००,०००.००
आकस्मिक गोष्टींसाठी निधी	२,२८,८२,०१५.४०	२५,००,०००.००	५०,००,०००.००
शिक्षण निधी	३२,५४,०४,८४६.५५	३,८०,००,०००.००	-
कर्मचारी कल्याण निधी	३,४०,४७,१६०.४४	-	२५,००,०००.००
अस्थिर गुंतवणूक निधी	२७,८५,०२,३६५.०५	-	-
संगणक निधी	२४,६५,०६,५३६.६३	-	-
विकास निधी	९०,८३३.००	-	-

तपशिल	दिनांक ३१.०३.२०२६ रोजी असलेली शिल्लक (रु.)	सन २०२४-२५ मध्ये करण्यात आलेली नफा विभागणी (रु.)	सन २०२५-२६ करीता शिफारस (रु.)
दुरुस्ती व नुतनीकरण निधी	१२,७८,७६,२५२.४३	२,५०,००,०००.००	-
सेफ डिपॉझिट वॉल्ट निधी	२०,९०,८३३.००	-	-
सामाजिक बांधिलकी निधी	१,१७,२०,१०८.३४	५,००,०००.००	५,००,०००.००
निवृत्त सभासद कल्याण निधी	२,२७,१७,५१२.७०	२५,००,०००.००	३०,००,०००.००
इमारत निधी	५५,२१,११,६६७.००	-	१०,००,००,०००.००
जामिनकी हमी निधी	१,१३,३७,६४,९८६.४०	-	-
गुंतवणूक घसारा निधी	९,७२,९७,८०१.००	-	-
संकट निवारण निधी	६,०८,९१,५७०.००	-	-
मुख्य कार्यालय इमारत भाडेकरार नुतनीकरण निधी	१२,००,००,०००.००	५,५७,००,०००.००	६,००,००,०००.००
अमृत महोत्सवी निधी (२)	२३,७५,३४५.४०	-	६,००,००,०००.००
निवडणुक निधी	-	-	३०,००,०००.००
शिल्लक नफा	-	-	-
एकूण	६,८५,०५,६१,५७६.००	७६,०४,७९,५११.९१	६८,३६,९७,७१९.२१

१०. सक्तीची बचत ठेव :

अहवाल सालामध्ये सक्तीच्या बचत ठेवी रुपये ९८८.११ कोटी झाल्या असून गेल्या वर्षाच्या तुलनेत सदर ठेवीमध्ये रुपये २५.५२ कोटीने घट झाल्याचे दिसून येते. सदर घट २.५२ टक्के आहे. यावर्षी सभासदांना ७.७५ टक्के दराने व बिगर सभासदांना ७.६३ टक्के दराने व्याज देण्यात आले होते. सदर व्याज दिनांक ३१.०३.२०२६ रोजी सभासदांच्या बँकेतील बचत खात्यात जमा करण्यात आले असल्यामुळे सदर घट दिसत आहे. पगारपत्रकाद्वारे सक्तीच्या बचत ठेवीची किमान मर्यादा रुपये १,०००/- असून सदर ठेवीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नसल्यामुळे सभासदास रुपये १,०००/- पेक्षा जास्त रक्कम दरमहा पगारपत्रकाद्वारे जमा करता येईल.

११. लाभांश :

सहकार खात्याने जास्तीत जास्त १५ टक्के दराने लाभांश देण्याची मर्यादा निश्चित केली असल्याने बँक सदर मर्यादेनुसार जास्तीत जास्त लाभांश देत आली आहे. सहकारी बँकांना आयकर लागू केल्याने यावर्षी बँकेस एकूण रु. २७.०५ कोटी आयकर अधिदान/तरतूद करावी लागली आहे. तरी देखील साल २०२५-२०२६ साठी संचालक मंडळाने १५ टक्के दराने लाभांश देण्याची शिफारस वार्षिक सर्वसाधारण सभेकडे केली आहे. त्यास आपण मान्यता द्याल, याची मला खात्री आहे.

१२. हिशेब तपासणी :-

● कंकरंट हिशेब तपासणी (Concurrent Audit)

सन २०२५ - २०२६ या आर्थिक वर्षाकरीता मे. एन. वाय. सी. ए. अँड कंपनी, चार्टर्ड अकाउंटंट यांना मुख्य कार्यालय व १० शाखा व मेसर्स डी.पी.एस.वाय. अँड कंपनी यांना ११ शाखा याप्रमाणे कंकरंट हिशेब तपासनीस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. मेसर्स. एन.वाय.सी.ए. अँड कंपनी, व मेसर्स डी.पी.एस.वाय. अँड कंपनी यांनी ०१.०४.२०२५ ते ३१.०३.२०२६ या कालावधीकरीता कंकरंट लेखा तपासणीचे काम १०० टक्के पूर्ण केलेले आहे

● अंतर्गत लेखा परिक्षण (Internal Audit)

भारतीय रिझर्व्ह बँकेने अंतर्गत लेखा परिक्षण विभाग स्थापित करावयास सांगितले आहे, त्याची पूर्तता म्हणून स्टाफींग पॅटर्नमध्ये सदर विभागामार्फत आवश्यक कर्मचारी / अधिकारी यांची तरतूद करण्यात आलेली होती, माहे सप्टेंबर २०२३ मध्ये बँकेचा अंतर्गत लेखा परिक्षण विभाग कार्यान्वित झालेला आहे. बँकेच्या अंतर्गत लेखा परिक्षण विभागा मार्फत दिनांक ०१.०४.२०२५ ते ३१.०३.२०२६ या कालावधीकरीता एकूण १६ शाखांचे लेखा परिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे.

- **जोखीम आधारित अंतर्गत लेखा परिक्षण (Risk Based Internal Audit) :-** भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, रु ५०० कोटी पेक्षा कमी मालमत्ता (Asset size) असणाऱ्या बँक सर्व पगारदार सहकारी बँक, युनिट बँका व भारतीय रिजर्व्ह बँकेच्या सर्व समावेशक निर्देशांतर्गत सहकारी बँक वगळता, इतर अन्य बँकांना Risk Based Internal Audit धोरण लागू करण्यात आलेला आहे. आपली बँक पगारदार सहकारी बँक असल्यामुळे, आपल्या बँकेला सदरचे जोखीम आधारित अंतर्गत लेखा परिक्षण लागू नाही, मात्र आपल्या बँकेचे अंतर्गत लेखा परिक्षण व्यवस्था मजबूत व्हावी याकरीता बँकेचे स्वतंत्र अंतर्गत लेखापरिक्षण विभागाने (जोखीम आधारित लेखा परिक्षण) Risk Based Internal Audit पूर्ण केलेले आहे. यामध्ये बँकेने जोखीम अंतर्गत व्यवस्थापनात रिस्क बेस ऑपरेशनल रिस्क, लिक्विडिटी रिस्क व क्रेडिट रिस्क, यांचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे व त्याची पूर्तता करण्यात आलेली आहे.

● सिस्टीम ऑडिट :

मे. फोनिक्स टेक्नोसायबर (टेकआऊल ईन्फोस्टिक प्रा.लि.) यांनी सिस्टीम लेखापरिक्षण पूर्ण केलेले असून बँकेस सिस्टिम ऑडिट अहवाल व VAPT ऑडिट प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे.

● वैधानिक हिशेब तपासणी :

सन २०२५-२०२६ या वर्षाकरीता बँकेने नियुक्ती केलेले मे. लाहोटी कासट अँड कंपनी, या वैधानिक लेखा परिक्षकांनी आपल्या बँकेचे लेखा तपासणीचे काम पूर्ण केले असून त्यांनी बँकेस 'अ' वर्ग प्रदान केलेला आहे.

● भारतीय रिझर्व्ह बँकेची तपासणी :

भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक श्री. पाओबोई गांगटे व त्यांचे अधिकारी यांना आपल्या बँकेचे दिनांक ०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२५ या कालावधीची तपासणी केलेली आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे व सदर अहवाल बँकेस प्राप्त झालेला असून आपल्या बँकेने अनुपालन अहवाल रिझर्व्ह बँकेस सादर केलेला आहे.

तसेच सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाची तपासणी मा उपप्रबंधक श्री. उमाकांत साहू यांनी पूर्ण केले असून त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

- **लेखा परिक्षण समिती (ACB Committee) :** भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तपासणी अधिकाऱ्यांनी संगणक, सल्लागार, विधी व लेखा परिक्षण समितीचे विभाजन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उपसमित्यांचे विभाजन करून स्वतंत्र लेखापरिक्षण समिती गठित करण्यात आली. सर्व शाखांचा लेखापरिक्षण अहवालाचा आढावा घेऊन पूर्तता करणे, लेखा परिक्षकांची नेमणूक करणे व लेखापरिक्षण फी ठरवणे, मुख्य कार्यालय व शाखा यांचे अंतर्गत, कंकरंट, वैधानिक लेखापरिक्षण, IS Audit इत्यादी आढावा घेणे जबाबदाऱ्या समितीवर सोपवण्यात आल्या आहेत. अहवाल साल २०२५-२६ मध्ये या समित्यांची एकूण १० सभा झालेल्या आहेत.

● मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer (CRO)) :

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दि. २५.०६.२०२१ रोजीच्या परिपत्रकाव्दारे ज्या नागरी सहकारी बँकेची मालमत्ता रु. ५००० कोटीपेक्षा जास्त आहे. अशा बँकांना मुख्य जोखीम अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिलेले होते, त्यानुसार मुख्य जोखीम अधिकारी पदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दर तिमाही मुख्य जोखीम अधिकारी (CRO) अहवाल सादर करीत आहेत व त्याचे अनुपालन केलेले आहे. त्यामुळे जोखीम व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविले जात आहे, व नियामक मार्गदर्शक तत्वांचे पालन सुनिश्चित करण्यात येत आहे.

● मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (Chief Information Security Officer (CISO)) :

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार, मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी कार्यरत आहे. मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी बँकेतील माहिती सुरक्षा, सायबर सुरक्षा, आय.टी.गव्हर्नन्स, नियामक अनुपालन तसेच विविध सुरक्षा उपक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व देखरेखीचे काम करतात.

१३. शिष्यवृत्त्या :

विविध मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून पहिल्या तीन क्रमांकांने गुणवत्ता यादीत येणारे, व्यावसायिक परिक्षा उदा. एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.डी.एस., बी.एच.एम.एस., बी.व्ही.एस.सी., सी.ए., सी.एस., आय.सी.डब्ल्यू.ए., (BP.TH.) बॅचलर ऑफ फिजिओथेरेपी, बी.फार्म, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरेपी, उत्तीर्ण होणाऱ्या सभासदांच्या पाल्ल्यांचा तसेच व्यावसायिक परिक्षा उदा. एल.एल.बी., बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स, बी.ई. (पदवी), बी.टेक, (बॅचलर ऑफ डिझाईन / बॅचलर ऑफ मासमिडिया) यामधून ७० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या सभासदांच्या पाल्ल्यांचा, त्याचप्रमाणे स्पर्धात्मक परिक्षा उदा. आय.ए.एस., आय.पी.एस., आय.आर.एस. मधून उत्तीर्ण होणाऱ्या सभासदांच्या पाल्ल्यांचा, तसेच इयत्ता १० वीच्या परिक्षेत ८५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण, इयत्ता १२ वी च्या परिक्षेत ८० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या सभासदांच्या पाल्ल्यांचा, तसेच सभासदांच्या अपंग पाल्ल्यांसाठी इयत्ता १० वी ८० टक्के व इयत्ता १२ वी च्या परिक्षेत ७५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्यांचा (अपंगत्वाच्या नॉर्मसप्रमाणे ४० टक्के व त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्यांचा) व इयत्ता ५ वी व ८ वी च्या परिक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, होमी भाभा सायन्स सेंटर घेत असलेल्या परिक्षेमध्ये सुवर्ण, रजत पदक प्राप्त केलेल्या सभासदांच्या पाल्ल्यांचा तसेच एल.जी.एस., एल.एस.जी.डी. परिक्षेत संपूर्ण भारतामधून प्रथम दहा क्रमांकांने उत्तीर्ण झालेल्या सभासदांचा, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एम्.पी.एस्.सी.) च्या क्लास-१ अधिकाऱ्यांची परिक्षा उत्तीर्ण व केंद्रीय लोकसेवा आयोग (यु.पी.एस्.सी.) परिक्षेत उत्तीर्ण सभासद व सभासदांच्या पाल्ल्यांचा गुणगौरव करण्यात येतो. तसेच राज्यस्तरीय, अखिल भारतीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सांघिक स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक वा सुवर्ण, रौप्य वा कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या सभासदांचा व सभासदांच्या पाल्ल्यांचा बक्षिस रक्कम व प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात येतो. इयत्ता ५ वी व ८ वी च्या परिक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या, होमी भाभा सायन्स सेंटर घेत असलेल्या परिक्षेमध्ये सुवर्ण, रजत पदक प्राप्त केलेल्या सभासदांच्या पाल्ल्यांचा प्रत्येकी रु. ३,०००/- व अन्य पाल्ल्यांना व सभासदांना प्रत्येकी रुपये ३,५००/- संबंधीत सभासदांच्या बचत खात्यामध्ये जमा करून आणि प्रशस्तिपत्रक देऊन संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. चालू आर्थिक वर्षात एकूण ४३२ विद्यार्थी व सभासदांना रुपये १४,२३,५००/- एवढ्या रकमेचे अधिदान करण्यात आले.

मागील वर्षी कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत उपस्थित राहिलेल्या सभासद व त्यांची पाल्ल्ये यांच्यासाठी लॉटरी पद्धतीने गिफ्ट व्हाउचर जाहीर करण्यात आले होते. गुणगौरव कार्यक्रमास उपस्थित राहून सत्कार करण्यात येणाऱ्या सभासद व पाल्ल्यांना प्रोत्साहन मिळून त्यांचा यथोचित गौरव झाल्याने बँकेस समाधान प्राप्त झाले. यावर्षी देखील गुणगौरव कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असून संबंधीत सभासदांनी त्यांच्या पाल्ल्यांचा तसेच संबंधितांच्या गुणपत्रिकेसह दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत संबंधीत शाखा कार्यालयात आपला भ्रमणध्वनी/दूरध्वनी क्रमांक नमूद करून अर्ज सादर करावा.

१४. सभासद कल्याण निधीमधून मिळणा-या बक्षिस रकमेबाबत :

सभासद कल्याण निधीमधून सभासदास त्याच्या निवृत्तीनंतर सभासदत्वाच्या पहिल्या ५ वर्षाकरीता रुपये ५,०००/- व उर्वरित प्रत्येक सभासदत्व वर्षासाठी रुपये ६००/- यानुसार बक्षिस रक्कम देण्यात येते. अहवाल वर्षामध्ये सभासद कल्याण निधीमधून सभासदांना बक्षिस रक्कमेपोटी रुपये ५.९१ कोटीचे अधिदान करण्यात आले आहे.

१५. तातडीची आर्थिक मदत :

सभासद मृत्यू पावल्यास त्याच्या कुटुंबास रुपये ८,०००/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत होती. परंतु दि. ०३/०८/२०२६ पासून सदर आर्थिक मदत ही रु. १००००/- इतकी करण्यात आलेली आहे. अहवाल साली ३६० सभासदांच्या कुटुंबियास रुपये २८,६८,०००/- इतकी मदत देण्यात आली.

१६. सभासद स्वास्थ्य निधी :

बँकेने दिनांक ०१.१२.२०१८ पासून, पूर्वी असलेल्या ३२ विविध आजारांच्या यादीमध्ये, ४८ विविध आजार अंतर्भूत केले आहेत जेणेकरून जास्तीत जास्त सभासदांना सदर योजनेचा लाभ घेता येईल. तसेच सभासदास देण्यात येणारी वैद्यकीय मदत, सभासदास झालेल्या वैद्यकीय खर्चाच्या अनुषंगाने देण्यात येते. त्यानुसार, वैद्यकीय स्वास्थ्य निधीअंतर्गत देण्यात येणाऱ्या मदतीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत :

अ.क्र.	वैद्यकीय खर्चाचा तपशील	देय असलेली वैद्यकीय मदत	
		सभासद (रु.)	अवलंबित (रु.)
१.	रु. ५०,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंत	१०,०००	५,०००
२.	रु. १,००,००१/- ते रु. १,५०,०००/-पर्यंत	१२,५००	७,५००
३.	रु. १,५०,००१/- ते रु. २,००,०००/-पर्यंत	१५,०००	१०,०००
४.	रु. २,००,००१/- ते रु. २,५०,०००/-पर्यंत	२०,०००	१२,५००
५.	रु. २,५०,००१/- व त्यापेक्षा अधिक	२५,०००	१५,०००
रु. ५०,०००/- पेक्षा कमी खर्च असलेल्या वैद्यकीय मदतीचे अर्ज बँक विचारात घेणार नाही.			

अहवाल वर्षात सदर निधीमधून बँकेच्या ४२ सभासदांना रुपये ६,८२,५००/- या रकमेची मदत मंजूर करून सदर रकमेचे अधिदान करण्यात आले आहे.

१७. संकट निवारण निधी :

सभासदांना नैसर्गिक आपत्तीत सापडल्यामुळे तसेच आगीमुळे किंवा दंगलीमुळे झालेल्या नुकसानीकरीता रु. १०,०००/- किंवा प्रत्यक्ष झालेल्या आर्थिक नुकसानाची रक्कम यापैकी कमीत कमी रकमेची आर्थिक मदत देण्यात येते. तसेच गंभीर किंवा प्रदीर्घ आजारामुळे आलेले अपंगत्व किंवा कमकुवत झाल्याने पालिकेच्या नोकरीमधून काढून टाकल्यास तसेच नोकरीत असताना कार्यालयीन वेळेत सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये २५,०००/- रकमेची आर्थिक मदत देण्यात येते. तसेच सभासद वास्तव्य करीत असलेल्या खाजगी किंवा महापालिकेची इमारत कोसळून काही दुर्घटना झाल्यास व सदर दुर्घटनेमध्ये सभासद मृत पावल्यास रुपये २५,०००/- व दुर्घटनेमध्ये जखमी झाल्यास सभासदास रुपये २०,०००/- इतकी आर्थिक मदत नियमांसापेक्ष देण्यात येते.

१८. सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांना बँकेच्या अंतिम निकाली हिशेबाचे अधिदान पे-ऑर्डर, बचत खाते / एन.ई.एफ.टी. द्वारे

सेवानिवृत्तीच्या दिवशी देण्याबाबत :

सेवानिवृत्त होणा-या सभासदांना बँकेतर्फे शाखा कार्यालयात शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, डफेल बॅग व सोबत निवृत्त सभासदांना मिळणाऱ्या (Cash Assistance) रकमेचे प्रमाणपत्र देण्यात येते व त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येतो. महापालिकेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या बँकेच्या सभासदांचे अंतिम निकाली हिशेब त्यांच्या स्वतःच्या जमा रकमेतून मंजूर होतात अशा सभासदांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच अंतिम निकाली हिशेबांचे अधिदान एन.ई.एफ.टी. व बचत खात्याद्वारे करण्यात येते. अहवाल सालामध्ये अशा एकूण ३९६३ सभासदांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच अंतिम निकाली हिशेबांचे अधिदान करण्यात आले. सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांनी त्यांच्या शेअर्स खाती जमा असलेली रक्कम काढून न घेता 'विशेष ठेव' म्हणून बँकेतच ठेवावी. सदर 'विशेष ठेव' रकमेवर त्या कालावधीत बँकेत लागू असलेल्या महत्तम व्याज दरापेक्षा एक टक्का अधिक व्याज दर देण्यात येईल. तसेच सक्तीची ठेव खाती असलेली रक्कम काढून न घेता 'सक्तीची ठेव' म्हणून बँकेत ठेवावी व सक्तीच्या ठेवीवरील व्याज दराचा लाभ घ्यावा. तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांना विनम्र आवाहन करण्यात येते की, सेवानिवृत्तीच्या वेळी महापालिकेकडून मिळणारी रक्कम आपल्या बँकेत ठेवून आकर्षक व्याज दराचा लाभ घ्यावा. ठेवीवरील व्याज आपण रहात असलेल्या नजिकच्या कोणत्याही बँकेत एन.ए.सी.एच., एन.ई.एफ.टी. द्वारे जमा करण्यात येईल.

१९. पेन्शन खाते सुविधा :

आपल्या बँकेला महापालिकेने सभासदांची पेन्शन अधिदान करणाऱ्या बँकांमध्ये समावेश करावा म्हणून संचालक मंडळ प्रयत्नशील होते. आता आपल्या बँकेने स्वतःची आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी. सुविधा सुरू केल्याने महापालिकेने त्यांच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन खाते आपल्या बँकेत उघडण्याची परवानगी दिली आहे व त्याप्रमाणे बँकेने सदर सुविधा त्वरीत सुरू केली, ज्यामुळे आता बँक सभासदास सेवानिवृत्तीनंतरही बँक सेवा देण्याची संधी प्राप्त झाली आहे. सदर खातेदारांना ए.टी.एम. सुविधा देखील उपलब्ध आहे. अहवाल वर्षात ७३९ पेन्शन खाती सुरू करण्यात आली आहेत. सदर सेवेचा लाभ सर्व सेवानिवृत्त सभासदांनी घ्यावा, ही विनंती.

२०. फ्रँकिंग सुविधा :

बँकिंग सभासद / ग्राहकांकरिता फ्रँकिंग सेवा बँकेच्या मुख्य कार्यालय शाखेत दिनांक ३१/०१/२०२५ पासून सुरू करण्यात आली आहे.

२१. महापालिका सहकार्य :

बृहमुंबई महानगरपालिका आणि आपली बँक यांचे एक अतूट नाते आहे. मा.महापालिका आयुक्त, मा.अतिरिक्त आयुक्त, मा.सह आयुक्त, मा.उपायुक्त, करनिर्धारक व संकलक, प्रमुख लेखापाल (वित्त), प्रमुख लेखापाल (कोषागार), महापालिकेतील सर्व रुग्णालयांतील अधिष्ठाता, सहाय्यक आयुक्त, विधी अधिकारी, महापालिका जनसंपर्क अधिकारी, इतर सर्व खाते प्रमुख व त्यांचे विभागातील कर्मचारी आणि इतर महापालिका अधिकारी यांनी वेळोवेळी बँकेस दिलेल्या सहकार्याबद्दल संचालक मंडळ त्यांचे ऋणी आहे.

२२. उल्लेखनीय घटना :

बँकिंग फ्रंटिअर्स या संस्थेकडून मोठ्या यु.सी.बी. गटात बेस्ट पेमेंट्स ट्रान्सफोरमेशन, बेस्ट फ्रॉड सप्रेसन इनिशिएटिव्ह हे दोन पुरस्कार दि. महाराष्ट्र अर्बन को.ऑप. बँक्स फेडरेशन लिमिटेड यांचेमार्फत पगारदार नोकरांच्या गटातील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार २०२५ करिता “तृतीय पारितोषिक”, दि. बृहमुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबई यांचेमार्फत पगारदार नोकरांच्या गटातील सर्वोत्कृष्ट बँक २०२४-२०२५ करिता “द्वितीय पुरस्कार”, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को.ऑप बँक्स, अँड क्रेडीट सोसायटीज लि. (NAFCUB) आयोजित भारत को.ऑप बँकींग समिट २०२६ सदर कार्यक्रमात बँकेस “बेस्ट सायबर सिक्युरिटी इनिशिएटिव्ह, बेस्ट रिस्क मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह, बेस्ट डेटा सेंटर इम्प्लिमिटेशन” हे तीन पुरस्कार प्राप्त झाले.

आपली बँक दि. १.०३.२०२६ पासून अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याने दिनांक ११.०३.२०२६ रोजी दि म्युनिसिपल को-ऑप.बँक लि., मुंबईच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष लोगोच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन बँकेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा. महापौर सौ. रितु तावडे या उपस्थित होत्या. बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने मा.महापौरांचे स्वागत करण्यात आले. मा. महापौर सौ. रितु तावडे यांनी अमृत महोत्सवी विशेष लोगोचे अनावरण केले.

२३. शाखांमधील स्पर्धात्मक कामकाज :

बँकेची २१ शाखा कार्यालये असून ग्राहकास उत्तम सेवा प्राप्त व्हावी व कर्मचाऱ्यांमध्ये सेवा प्रदान करण्यात गुणात्मक वृद्धी व्हावी, शाखांमध्ये स्पर्धात्मक कामकाज व्हावे म्हणून संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०१२-१३ पासून शाखानिहाय कामकाजाचे, वस्तूनिष्ठ मुल्यांकन करून सर्वोत्कृष्ट शाखेस प्रथम पारितोषिक देणे व दुसऱ्या क्रमांकावरील शाखेस ‘प्रोत्साहनपर पारितोषिक’ देण्यात येतात.

२४. सभासदांना आवाहन :

प्रत्येक सभासदाने शाखा कार्यालयात जाऊन आपल्या खात्यावर वारसाची त्याचप्रमाणे सध्या रहात असलेल्या वास्तव्याच्या पत्त्याची पुराव्यानिशी नोंद करावी व ती अद्ययावत ठेवावी. तसेच आपला भ्रमणध्वनी क्रमांक बचत खात्यावर नोंदवावा जेणेकरून एसएमएस अलर्ट सुविधेचा तसेच मिस्ड कॉल अलर्ट सेवेचा लाभ सभासदास घेता येईल. बँक खातेदारांनी सी-के.वाय्.सी. करण्यासाठी ७७९९०२२१२९ या क्रमांकावर मिस कॉल

देऊन आपला सी-के.वाय्.सी. क्रमांक प्राप्त करून सदर क्रमांकाची व ई-मेल आय्.डी. ची नोंद संबधित शाखा कार्यालयात करण्यात यावी, जेणेकरून आपणांस विविध सेवा जलदगतीने प्राप्त होतील. कर्जदार सभासदांनी कर्ज हप्ते नियमीत भरावेत. काही कारणास्तव कर्जहप्ता पगारातून न आल्यास रोखीने त्याच महिन्यात भरण्यात यावा जेणेकरून आपला सिबिल रिपोर्ट व्यवस्थीत राहील. बहुतांशी सभासदांची बचत खाती आपल्या बँकेमध्ये आहेत. ज्या सभासदांची बचत खाती आपल्या बँकेत नव्हती, त्या सभासदांची बचत खाती बँकेत शून्य शिल्लकेने या अगोदर उघडण्यात आलेली आहेत, अशा सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी संबंधीत शाखेशी संपर्क साधून के.वाय्.सी. नॉर्म्सनुसार संबंधीत कागदपत्रांची पूर्तता करून सदर खाते नियमित करून घ्यावे. ज्या सभासदांचे बँकेकडे अन्य बचत खाते असल्यास त्याने पत्राद्वारे सदर बचत खात्याची माहिती द्यावी जेणेकरून असे बचत खाते सभासदांच्या सी.आय.एफ. बरोबर जोडण्यात येईल. अशा सभासदांचे 'नो फ्रील' खाते बंद करण्यात येईल. कारण एकाच सभासदाच्या एकाच नावाची दोन बचत खाती ठेवता येत नाहीत. सर्व सभासदांचे सक्तीच्या ठेवीवरील व्याज रक्कम व लाभांश रक्कम सभासदांच्या बँकेकडील बचत खात्यात जमा करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ पासून सक्तीच्या ठेवीवरील व्याजावर उगमस्थानी कर कपात (TDS) करून उर्वरीत रक्कम सभासदांच्या बचत खाती जमा करण्यात येत आहे. सभासदांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे पत्ते पिनकोडसहित व भ्रमणध्वनी क्रमांक अद्ययावत नसल्यास अद्ययावत करून घ्यावेत, जेणेकरून बँकेला त्यांच्याशी संपर्क करणे व खात्याच्या व्यवहाराची माहिती मोबाईल मेसेज सेवेमार्फत देणे शक्य होईल.

२५. अध्यक्ष :

अहवाल वर्षात सन्माननीय महापालिका आयुक्त व बँकेचे तत्कालीन पदसिध्द अध्यक्ष श्री.भूषण गगराणी यांच्या प्रशासकीय सेवेचा व प्रदीर्घ अनुभवाचा बँकेच्या संचालक मंडळास तसेच प्रशासनास अमूल्य लाभ झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने चांगल्या प्रकारे प्रगती साधली असून संचालक मंडळ व प्रशासन यांना त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. संचालक मंडळ त्याबद्दल त्यांचे अत्यंत ऋणी आहे.

मा.महापालिका आयुक्त व बँकेचे अध्यक्ष श्री.भूषण गगराणी हे महापालिका सेवेतून निवृत्त झाल्याने त्यांचे जागी मा.महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी बँकेचे पदसिध्द अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला आहे. यापुढे देखिल त्यांच्या नेतृत्वाखाली बँक निश्चितच नेत्रदिपक प्रगती करेल व त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन प्राप्त होत राहील, असा संचालक मंडळास दृढ विश्वास आहे.

२६. उपाध्यक्ष :

अहवाल वर्षात मा. महापालिका अतिरिक्त आयुक्त व बँकेचे उपाध्यक्ष श्री. अभिजीत बांगर यांच्या प्रशासकीय सेवेचा व प्रदीर्घ अनुभवाचा बँकेच्या संचालक मंडळास व प्रशासनास अमूल्य लाभ झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने चांगल्या प्रकारे प्रगती साधली असून संचालक मंडळ व प्रशासन यांना त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. संचालक मंडळ त्याबद्दल त्यांचे अत्यंत ऋणी आहे.

२७. संचालक मंडळ :

सभासदांचे हित सतत नजरेसमोर ठेवून त्यांना उत्तम ग्राहक सेवा आणि अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न संचालक मंडळ करीत असून त्या दृष्टीने निरंतर प्रयत्न चालू आहेत. बँकेला एक वेगळी दिशा देण्याच्या दृष्टीने प्रशासकीय सुधारणा, कार्यालये आणि शाखांचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, कोअर बँकींग, ए.टी.एम. स्थापित करणे, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून अद्ययावत बँकींग सुविधा प्रदान करणे इत्यादी प्रकल्प कार्यान्वित केले असून नजिकच्या काळात बँकेची पत-प्रतिष्ठा वाढून बँकेचे वेगळेपण जाणवेल या दृष्टीने संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. अहवाल साली संचालक मंडळाच्या एकूण १४ सभा झाल्या.

२८. बँकेतील उप-समित्या :

सर्वसाधारण कामकाज, संगणक सल्लागार व विधी समिती :

बँकेच्या आर्थिक व्यवहारासंबंधीचे सर्व प्रस्तावावर या समितीत चर्चा होऊन रुपये ७५,०००/- रकमेपर्यंतचे प्रस्तावास मान्यता देऊन उर्वरित प्रस्तावांची संचालक मंडळास शिफारस केली जाते. तसेच सदर समितीच्या निपटारा सभेत अदत्त दावे, निकाली हिशेब व अनुत्पादीत कर्जासंबंधी

शाखेमार्फत होणाऱ्या पाठपुरावा व वसुलीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते व आढावा घेण्यात येतो. बँकेत संपूर्ण संगणकीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त असे निर्णय घेणे तसेच बँकेचे ध्येय, धोरण विकास आराखडा ठरविणे, कायदेविषयक बाबी हाताळणे ह्या जबाबदाऱ्या सदर समितीवर सोपविण्यात आल्या आहेत.

● **कर्जव्यवहार समिती :**

सभासदांची कर्जे मंजूर करण्याचे आणि त्यासंबंधीच्या कामकाजाचे निर्णय घेण्याचे अधिकार संचालक मंडळाने या समितीस दिले आहेत. अहवाल सालात समितीच्या १०० सभा झाल्या.

● **लेखा परिक्षण समिती :**

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तपासणी अधिकाऱ्यांनी संगणक, सल्लागार, विधी व लेखा परिक्षण समितीचे विभाजन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार समित्यांचे विभाजन करून स्वतंत्र लेखा परिक्षण समितीची स्थापना करण्यात आली. लेखा परिक्षण अहवालावर चर्चा करून पूर्तता अहवाल मागविणे या जबाबदाऱ्या सदर समितीवर सोपविण्यात आल्या आहेत. अहवाल साली या समितीच्या एकूण १० सभा झाल्या.

● **कर्मचारी समिती :**

कर्मचाऱ्यांसंबंधीच्या विषयावर निर्णय घेण्याचे अधिकार या समितीचे असून अहवाल वर्षात या समितीच्या एकूण ९ सभा झाल्या.

● **गुंतवणूक समिती :**

अहवाल वर्षात या समितीच्या एकूण २९ सभा झाल्या.

● **ग्राहक सेवा, ग्राहक तक्रार निवारण समिती :**

ग्राहक सेवेसंबंधीत विविध धोरणे, तक्रारी व सूचनांकरीता ग्राहक सेवा तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली. अहवाल वर्षात सदर समितीच्या ६ सभा झाल्या.

● **जोखीम आधारीत अंतर्गत लेखा समिती (Risk Based Internal Audit (RBIA)) :**

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, जोखीम व्यवस्थापन समितीची स्थापना सन २०२३-२४ मध्ये करण्यात आली. अहवाल साली सदर समितीच्या ३ सभा झाल्या.

● **विशेष समिती (Special Committee for Monitoring Fraud) :**

फसवणूकीविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सदर समितीची स्थापना करण्यात आली. अहवाल साली समितीची १ सभा झाली.

● **आय.टी. स्टिअरिंग कमिटी (सुकाणू समिती) :**

अहवाल वर्षात सदर समितीची एकही सभा झालेली नाही.

● **आय.टी. स्ट्रॅटेजी समिती (धोरण समिती)**

अहवाल वर्षात सदर समितीची एकही सभा झालेली नाही.

● विश्वस्त समिती :

➤ उपदान निधी समिती (Gratuity Committee) :

अहवाल वर्षात सदर समितीच्या ८ सभा झाल्या.

➤ भविष्य निर्वाह निधी समिती (Provident Fund Committee) :

अहवाल वर्षात सदर समितीची एकही सभा झालेली नाही.

● अंतर्गत समिती :

➤ अंतर्गत तक्रार निवारण समिती (प्रतिबंध, संरक्षण व निवारण) :

महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध प्रतिबंध संरक्षण व निवारण कायदा २०१३ अंतर्गत बँकेतील महिलांच्या लैंगिक छळांच्या तक्रारीचे निवारण करण्याकरीता तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली. अहवाल वर्षात या समितीची एकही सभा झालेली नाही.

● अल्को समिती (असेट लायबिलिटी कमिटी) :

अहवाल वर्षात या समितीच्या एकूण ४ सभा झाल्या.

● इन्फॉर्मेशन सिस्टिमिटी सिस्टीम कमिटी :

अहवाल वर्षात या समितीच्या एकूण २ सभा झाल्या.

● अमृत महोत्सव समिती

दिनांक १.०३.२०२६ पासून बँक अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करित आहे. बँकेने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम / कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. अहवाल वर्षात या समितीच्या एकूण ४ सभा झाल्या.

२९. कॉर्पोरेट गव्हर्नन्स : (corporate Governance)

बँकेची गव्हर्नन्स प्रणाली सर्व भागधारकांच्या अपेक्षांमध्ये समतोल राखण्यास तसेच दिर्घकालीन आणि शाश्वत मुल्यनिर्मितीस चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. बँक सर्वोत्तम कॉर्पोरेट गव्हर्नन्स पद्धतीचे सातत्याने पालन करत असून आपल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत भागधारकांच्या हितांचे संरक्षण करण्यात वचनबद्ध आहे.

३०. श्रद्धांजली :

अहवाल वर्षात जे सभासद व बँक कर्मचारी मृत झाले त्यांच्याबद्दल संचालक मंडळ दुःख प्रकट करित असून मृत सभासद व बँकेचे मृत कर्मचारी यांच्या कुटुंबियांच्या दुःखात संचालक मंडळ व समस्त कर्मचारीवृंद सहभागी आहे.

३१. सदृच्छा :

अहवाल साली बँकेचे जे सभासद व कर्मचारी निवृत्त झाले त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशी सदृच्छा संचालक मंडळातर्फे मी व्यक्त करित आहे.

३२. ऋणनिर्देश :

बँकेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक, भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, विभागीय सह-निबंधक, मुंबई विभाग, जिल्हा उप-निबंधक मुंबई (१) शहर व त्यांचे कार्यालयातील कर्मचारी/अधिकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स फेडरेशन, बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, भारतीय बँक संघ, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स, नवी दिल्ली, सहकारी संस्था, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., अध्यक्ष, को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, महाराष्ट्र एम्प्लॉईज बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशन मुंबई, मे. फिनॅक्स सोल्युशन्स प्रा.लि., मेसर्स फिनकोर अँडव्हायझर्स सर्व्हिसेस प्रा. लि., श्री. राकेश ओझा (मे. मार्केट ट्रॅकर) आय.डी.बी.आय. बँक (सायन शाखा), मेसर्स इन्सेप्टिका टेक्नॉलॉजिज, मेसर्स कॅटालिस्ट ट्रस्टीशीप प्रा. लि., मेसर्स वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, महापालिकेच्या विविध कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच कळत - नकळत अहवाल सालात ज्यांचे बँकेला सहकार्य व मौखिक मार्गदर्शन लाभले त्या सर्वांचे संचालक मंडळाच्या वतीने मी आभार मानतो. संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल मी व्यक्तिशः सर्वांचा आभारी आहे.

संस्थेची प्रगती सभासद, खातेदार, संस्थेचे व्यवस्थापन तसेच संस्थेच्या हितचिंतकांवर अवलंबून असते. या प्रगतीमध्ये कर्मचारी/अधिकारी यांची निष्ठा, त्यांनी सभासदांना दिलेली सेवा तसेच व्यवस्थापनास दिलेला सहयोगही महत्वाचा आहे. कर्मचारी व व्यवस्थापन यांचे संबंध सलोख्याचे आहेत. बँकेच्या कामकाजात कर्मचारी मनापासून काम करीत आहेत व यापुढेही करतील असा विश्वास वाटतो. संचालक मंडळ बँकेच्या दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीबद्दल सभासद, खातेदार, हितचिंतक तसेच बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ऋणी आहे. संचालक मंडळाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी आपले पुनःश्च आभार व्यक्त करतो.

आपला स्नेहांकित,

(किशोर गांधी)

कार्याध्यक्ष

पोटनियम सुचित बदल

पोटनियम क्रमांक	विद्यमान पोटनियम	सुचित पोटनियम	सुधारणा करण्याचे कारण
४२ (१) (अ)	संचालक मंडळाचे कार्याध्यक्ष व उप-कार्याध्यक्ष यांचे अधिकार व कामे : १) कार्याध्यक्षांना खालील अधिकार व कार्ये पार पाडावी लागतील. (अ) पोटनियमातील तरतूदीनुसार साधारण सभा, संचालक मंडळ सभा व दोन उपसमिती सभा यांचे अध्यक्ष पद भूषविणे.	संचालकमंडळाचे कार्याध्यक्ष व उप-कार्याध्यक्ष यांचे अधिकार व कामे : १) कार्याध्यक्षांना खालील अधिकार व कार्ये पार पाडावी लागतील. (अ) पोटनियमातील तरतूदीनुसार साधारण सभा, संचालक मंडळ सभा व आवश्यकतेनुसार उपसमिती सभा यांचे अध्यक्ष पद भूषविणे.	बँकेचे कार्याध्यक्ष/उप-कार्याध्यक्ष हे सद्याखालील समित्यांवर कार्यरत आहेत. १) कर्मचारी समिती (Staff Committee) २) Risk Based Internal Audit Committee ३) भविष्य निर्वाह निधी समिती (Provident Fund Committee) ४) उपदान समिती (Gratuity Committee) उपरोक्त समित्यांमधील Risk Based Internal Audit Committee (RBIA) ही समिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार स्थापन झाली असल्यामुळे सदर समितीवर कार्याध्यक्ष व उप-कार्याध्यक्ष असणे अनिवार्य आहे. तसेच भविष्यात वेळोवेळी निर्गमित होणा-या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वाचा विचार करता बँकेने सदर बदल प्रस्ताविले आहे.

AMENDMENT TO BYE-LAWS

BYE LAWS NO.	EXISTING BYE LAWS	PROPOSED BYE LAWS	REASON FOR AMENDMENT
42 (1) (a)	POWERS AND FUNCTIONS OF THE CHAIRMAN AND VICE-CHAIRMAN : 1) The Chairman shall have the following powers and functions: (a) He shall preside over the meeting of the General body, Board of Directors and any two sub-committees of the board of Directors only.	POWERS AND FUNCTIONS OF THE CHAIRMAN AND VICE-CHAIRMAN : 1) The Chairman shall have the following powers and functions: (a) He shall preside over the meeting of the General body, Board of Directors and sub committee meeting as per requirement.	The Current Chairman/Vice Chairman of the Bank is attend on the following committees. The Committee is as on follows: 1) Staff Committee 2) Risk Based Internal Audit Committee 3) Provident Fund Committee 4) Gratuity Committee Among the above committees RBIA committee which was established as per the guidelines of Reserve Bank of India & hence it is mandatory to have as Chairman/Vice Chairman on the said committee. The Bank has proposed this changes considering the guidelines issued by Reserve Bank of India in future.



BALANCE SHEET / ताळेबंद पत्रक

AS ON MARCH 31, 2026 / दि. ३१ मार्च, २०२६ अखेरचे

(Amount in ₹)

Capital and Liabilities भांडवल व देणी	Schedule परिशिष्ट	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
1) Capital भांडवल	1	1,57,15,79,600	1,54,10,54,000
2) Reserve Fund & Other Reserves राखीव निधी व इतर निधी	2	8,72,16,07,853	7,91,88,30,434
3) Deposits & Other Accounts ठेवी व इतर खाती	3	48,11,06,09,422	43,84,55,47,533
4) Borrowings कर्जे	4	-	-
5) Overdue Interest Reserve on Loans & Advances (As per Contra) थकित व्याज निधी		24,21,81,263	16,89,99,652
6) Interest Payable व्याज देणे		94,32,02,666	98,73,54,031
7) Other Liabilities इतर देणी	5	1,12,05,90,583	1,27,76,52,232
8) Profit & Loss नफा व तोटा	6	1,47,73,44,458	1,45,98,26,484
Total एकूण		62,18,71,15,845	57,19,92,64,366
Contingent Liabilities : आकस्मिक दायित्वे	13	10,03,73,489	8,16,96,556

NOTES TO ACCOUNTS FORM PART OF ACCOUNTS AS PER OUR REPORT OF EVEN DATE

For **M/S LAHOTI KASAT & CO**
CHARTERED ACCOUNTANTS
FIRM REG.NO. 105509W

(CA ROHIT KASAT)
PARTNER. 151410
PLACE : MUMBAI

DATE : 24.06.2026
UDIN. : 26151410RWIGZJ7176

(Amount in ₹)

Property and Assets मालमत्ता व येणे	Schedule परिशिष्ट	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
1) Cash रोख	7	26,76,31,632	35,24,46,740
2) Balances with other Banks इतर बँकातील शिल्लक	8	11,90,49,96,110	10,23,40,50,079
3) Money at Call and Short Notice अल्प सूचना व अल्प मुदत रक्कम		40,00,00,000	89,00,00,000
4) Investments गुंतवणूक	9	16,66,11,92,817	12,99,75,85,909
5) Advances कर्जे	10	31,31,81,90,198	31,23,21,38,694
6) Interest Receivable व्याज येणे			
i. On Investments गुंतवणुकीवरील		35,89,86,108	31,35,47,378
ii. On Loans & Advances (As per Contra) कर्जावरील		24,21,81,263	16,89,99,652
7) Bills Receivable Being Bills for Collection as per Contra		-	-
8) Branch Adjustments शाखा जुळणी		-	-
9) Fixed Assets स्थावर मालमत्ता	11	3,59,48,094	4,01,25,648
10) Deffered Tax Asset डिफर्ड कर मालमत्ता		41,12,04,953	32,08,64,648
11) Other Assets इतर मालमत्ता	12	58,67,84,671	64,95,05,618
Total एकूण		62,18,71,15,845	57,19,92,64,366

SIGNATURE TO THE ACCOUNTS INCLUDING SCHEDULE & NOTES ON ACCOUNTS

FOR THE MUNICIPAL CO-OPERATIVE BANK LTD.MUMBAI

Sd/-
V.H. RAVADKA
GENERAL MANAGER

Sd/-
M.G. THAKARE
DIRECTOR

Sd/-
A.N. BAGUL
DIRECTOR

Sd/-
A.B. AMBI
VICE CHAIRMAN

Sd/-
K.B. GANDHI
CHAIRMAN



PROFIT & LOSS ACCOUNT / नफा तोटा पत्रक

AS ON MARCH 31, 2026 / दि. ३१ मार्च, २०२६ अखेरचे

(Amount in ₹)

Expenditure खर्च	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
1) Interest on Deposits, Borrowings, etc. ठेवी व कर्जावरील व्याज	3,11,32,31,192	3,03,60,29,252
2) Salaries and Allowances, Provident Fund पगार आणि भत्ते, भविष्य निधी फंड	35,98,38,505	37,24,47,124
3) Directors' and local committee members' fees and allowances संचालक व स्थानिक समिती सदस्यांची फी व भत्ते	1,09,03,191	1,17,60,613
4) Rent, Taxes, Insurance, Lighting, etc. भाडे, कर, वीमा, वीज इ.	4,75,26,934	4,32,38,322
5) Law Charges वकील व सल्ला फी	11,82,582	2,84,700
6) Postage, Telegram and Telephone charges टपाल, टेलिफोन खर्च	16,98,687	10,29,545
7) Auditor's fees हिशेब तपासनीसाठी फी	60,89,300	69,55,800
8) Depreciation and repair to property घसारा खर्च	1,07,71,255	1,06,17,905
9) Stationery, printing and advertisement, etc. छपाई, स्टेशनरी आणि जाहिरात	29,86,877	30,96,507
10) Loss from sale of or dealing with non-banking assets	-	-
11) Other Expenditure : इतर खर्च		
i) General Body Meeting Expenses वार्षिक सर्वसाधारण सभा खर्च	6,94,877	8,03,223
ii) Deposit Insurance Premium ठेवीवरील विम्याचा हप्ता	5,35,62,767	5,14,46,008
iii) Conveyance प्रवास खर्च	8,07,786	6,90,957
iv) Computer Expenses संगणक खर्च	6,02,69,657	5,77,14,728
v) Miscellaneous Expenses संकीर्ण खर्च	5,65,33,221	6,45,93,580
vi) Paysheet recovery Charges (MCGM) पेशीट रिकव्हरी आकार (मुंबई महानगर पालिका)	9,58,586	10,36,542
vii) Service charges Clearing RBI समायोजन सेवा आकार	1,05,981	1,11,115
viii) Security Hire charges सुरक्षा सेवा शुल्क	86,81,754	83,16,854
ix) Amortisation of Premium on Securities कर्जरोखे चढभाव खर्च	25,18,761	18,70,470
x) Contribution towards Staff Retirement Benefit Fund पगारी रजेकरीता तरतूद	5,15,29,046	5,45,36,268
xi) Election Expenses निवडणूक खर्च	29,63,307	-
xii) Gratuity for Staff कर्मचाऱ्यांकरीता ग्रच्युइटी	42,45,538	1,12,09,276
xiii) CGST Paid सी जी एस टी	1,86,28,529	1,98,74,759
xiv) SGST Paid एस जी एस टी	1,86,28,529	1,98,74,759
xv) IGST Paid आय जी एस टी	26,35,627	19,90,753
	28,27,63,966	-
12) Provisions : तरतूद		
i) Provision for Standard Asset स्टॅण्डर्ड मालमत्तेसाठी तरतूद		36,00,000
ii) Provision for bad and Doubtful Debts बुडीत व आनिश्चित कर्जाकरीता तरतूद	34,10,00,000	10,77,00,000
	4,17,79,92,488	3,89,08,29,059
13) Provision for Income Tax आयकर करीता तरतूद	27,05,10,000	33,59,26,000
14) Net Profit carried to Balance Sheet निव्वळ नफा	77,40,38,024	78,69,05,168
Total एकूण	5,22,25,40,513	5,01,36,54,227

NOTES TO ACCOUNTS FORM PART OF ACCOUNTS AS PER OUR REPORT OF EVEN DATE

For **M/S LAHOTI KASAT & CO**
CHARTERED ACCOUNTANTS
FIRM REG.NO. 105509W

(**CA ROHIT KASAT**)
PARTNER. 151410
PLACE : MUMBAI
DATE : 24.06.2026
UDIN. : 26151410RWIGZJ7176

(Amount in ₹)

Income उत्पन्न	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
1) Interest & Discount व्याज आणि कमिशन	4,92,73,42,940	4,76,72,22,932
2) Insurance Agency Commission आयुर्विमा पॉलिसीवरील कमिशन	6,741	4,680
3) Other Receipts इतर येणी		
Dividend on shares of MDCC बँकेच्या भागावरील लाभांश मुंबई जिल्हा मध्यवर्ती को-ऑप.बँक लि.	-	-
4) Miscellaneous Receipts संकीर्ण येणी		
i) Penalty recovered from Contractor कंत्राटदाराकडून केलेली दंड वसुलीची रक्कम	7,11,160	10,46,741
ii) Commission on Miscellaneous Other इतर संकीर्ण कमिशन		49
iii) Service Charges from N.P.C.I. एन.पी.सी.आय कडून मिळालेले सेवा शुल्क	4885917	37,90,494
iv) Commission on Pay Order पे ऑर्डरवरील कमिशन	56971	63,158
v) Incidental Charges अनुषंगिक शुल्क	9576229	81,60,444
vi) Safe Deposit Locker's Rent. लॉकर भाडे	1970525	18,26,880
vii) Processing Charges for Hsg.Loan गृह कर्जासाठी प्रोसेसिंग शुल्क	96540	94,500
viii) Other Miscellaneous Receipt. इतर संकीर्ण येणी	3607073	30,92,065
ix) Profit on sale of Fixed Asset स्थिर मालमतेच्या विक्रीवरील नफा	103185	52,000
x) Commission on ATM Transaction एटीएम व्यवहारातील कमिशन	6585975	81,89,869
xi) Profit On Sale Of Security	2011444	22,81,701
xii) Commission on POS Transaction पॉस व्यवहारातील कमिशन	141438	7,22,244
xiii) Comm Recd on UPI युपीआय व्यवहारातील कमिशन	2122811	33,06,645
xiv) Profit on sale of vehicle	-	-
xv) GST SET OFF	3,49,45,771	3,27,68,570
xvi) Prior Period Income	-	1,272
(xviii) Rounding Off Account	6	56
xvii) Commission Received On Franking	1,23,493	21,382
(xix) IN Late Charges	2,66,039	66,385
(xx) Recovery from w/o cases (From 2022-	63,25,437	43,27,542
(xxi) Commission received from stamp office	27,538	6,788
(xxiii) Reversal of excess provision	12,78,66,299	14,89,23,838
(xxiv) Interest received on refund	34,26,676	12,58,936
(xxv) Bank Commission	-	-
5) Deffered tax Income डिफर्ड उत्पन्न	9,03,40,305	2,64,25,656
Total एकूण	5,22,25,40,513	5,01,36,54,227

SIGNATURE TO THE ACCOUNTS INCLUDING SCHEDULE & NOTES ON ACCOUNTS

FOR THE MUNICIPAL CO-OPERATIVE BANK LTD.MUMBAI

Sd/-
V.H. RAVADKA
GENERAL MANAGER

Sd/-
M.G. THAKARE
DIRECTOR

Sd/-
A.N. BAGUL
DIRECTOR

Sd/-
A.B. AMBI
VICE CHAIRMAN

Sd/-
K.B. GANDHI
CHAIRMAN



Schedules Forming Part Of Accounts ताळेबंद पत्रकाचा भाग बनणारे परिशिष्ट
For the year Ended 31st March 2026 दि. ३१ मार्च, २०२६ अखेरचे

SCHEDULE 1 - CAPITAL भांडवल

(Amount in ₹)

	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
i) Authorised Capital : 3,00,00,000 Shares of Rs.100/- each (Previous year 3,00,00,000 shares of Rs.100/- each) अधिकृत भाग भांडवल : ३,००,०,००० भाग प्रत्येकी रु. १००/- चा (मा. व. ३,००,००,००० भाग प्रत्येकी रु. १००/-चा)	3,00,00,00,000	3,00,00,00,000
Subscribed & Called up Capital : 1,57,15,796 Shares of Rs.100/- each (Previous year 1,54,10,540 shares of Rs.100/- each)	1,57,15,79,600	1,54,10,54,000
१,५७,१५,७९६ भाग प्रत्येकी रु. १००/- चा (मा. व. १,५४,१०,५४० भाग प्रत्येकी रु. १००/-चा)	1,57,15,79,600	1,54,10,54,000
Of the above held by:	1,57,15,79,600	1,54,10,54,000
a) Individuals वैयक्तिक *	-	-
b) Co-operative institutions सहकारी संस्था	-	-
c) State Government राज्य सरकार	-	-
*Under the item "individuals" include shares held by the institutions other than co-operative institutions and state government are included as per The Banking Regulation Act,1949.		
Total एकूण	1,57,15,79,600	1,54,10,54,000

SCHEDULE 2 - RESERVE FUND & OTHER RESERVES राखीव निधी व इतर निधी

(Amount in ₹)

	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
i) Statutory Reserve वैयक्तिक निधी Opening balance आरंभिची शिल्लक Add : Appropriation अधिक : नफा विभागणी Add: Addition during the year अधिक : वर्षभरातील जमा	2,50,65,61,467 19,01,19,878 35,930 2,69,67,17,275	2,32,06,76,269 18,58,44,406 40,792 2,50,65,61,467
ii) Building Fund इमारत निधी Opening balance आरंभिची शिल्लक Add : Appropriation अधिक : नफा विभागणी	55,21,11,667 - 55,21,11,667	50,21,11,667 5,00,00,000 55,21,11,667
iii) Dividend Equalisation Fund समतोल नफा वाटणी निधी Less:- Transfer to Reserve for general Purposes Closing Balance	- - -	15,66,26,076 15,66,26,076 -
iv) Reserve for General Purposes Opening balance आरंभिची शिल्लक Add:- Transfer from Dividend Equalisation Fund Less :- Transfer to Amrut Mahotsav Closing Balance	15,66,26,076 - 25,00,000 15,41,26,076	- 15,66,26,076 - 15,66,26,076
v) Special Bad Debts Reserve विशेष बुडित कर्जे निधी	-	-

	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
vi) A) BAD & DOUBTFUL DEBTS RESERVE बुडित व अनिश्चित कर्जे निधी		
Opening Balance आरंभिची शिल्लक	1,12,50,76,003	1,02,94,93,363
Add : Provision during the Year अधिक : वर्षभरातील तरतूद	34,10,00,000	10,77,00,000
Less: Write Off during the Year वजा : वर्षभरातील निर्लेखित कर्जे	1,58,68,311	1,21,17,360
	1,45,02,07,692	1,12,50,76,003
B) B.D.D.R. (ALLOWED UNDER INCOME TAX ACT)	29,49,77,514	29,49,77,514
बुडित व अनिश्चित कर्जे (आयकर नियमानुसार)		
vii) PROVISION FOR STANDARD ASSETS स्टँडर्ड मालमत्तेसाठी तरतूद		
Opening Balance आरंभिची शिल्लक	12,33,49,072	11,97,49,072
Add : Provision during the Year अधिक : वर्षभरातील जमा	-	36,00,000
	12,33,49,072	12,33,49,072
viii) SPECIAL RESERVES U/s 36 (i) (viii) खास : निधी ३६(१)(८) अंतर्गत	25,12,000	25,12,000
ix) SURETYSHIP GUARANTEE FUND जामिनकी हमी निधी		
Opening Balance आरंभिची शिल्लक	1,12,63,44,045	1,02,05,03,558
Add: Appropriation अधिक : नफा विभागणी	-	-
Add: Addition during the year अधिक : वर्षभरातील जमा	44,22,794	2,66,19,181
Add:- Recovery from written off accounts अधिक : निर्लेखित कर्जांची वसुली	75,75,231	28,88,254
Less: Write off of Branch वजा : निर्लेखित	45,77,083	-
Less: Recovery from Written off accounts Tr to BDDR वजा: निर्लेखित कर्जांचा BDDR खाती वरती केलेली वसुली	-	7,63,33,052
Add: Int on earmarked Govt.securities अधिक : निर्धारित शासकीय सिक्युरिटीजवर व्याज	1,13,37,64,986	1,12,63,44,045
x) INVESTMENT DEPRECIATION RESERVE / कर्ज रोखे घट निधी		
Opening Balance आरंभिची शिल्लक	9,72,97,801	9,72,97,801
Add: Appropriation अधिक : नफा विभागणी	-	-
	9,72,97,801	9,72,97,801
xi) MEDICAL AID FUND सभासद स्वास्थ्य निधी		
Opening balance आरंभिची शिल्लक	16,08,59,486	13,67,78,576
Add: Appropriation अधिक : नफा विभागणी	25,00,000	2,50,00,000
Less: Payments during the year वजा : वर्षभरातील दिलेली रक्कम	6,82,500	9,19,090
	16,26,76,986	16,08,59,486
xii) CALAMITY FUND संकट निवारण निधी		
Opening Balance आरंभिची शिल्लक	6,08,91,570	6,08,91,570
Add: Appropriation अधिक : नफा विभागणी	-	-
Less: Payments during the year वजा : वर्षभरातील दिलेली रक्कम	-	-
	6,08,91,570	6,08,91,570
xiii) EDUCATION FUND शिक्षण निधी		
Opening Balance आरंभिची शिल्लक	20,09,79,651	25,85,74,397
Add: Appropriation अधिक : नफा विभागणी	3,80,00,000	3,72,00,000
Less: Payments during the year वजा : वर्षभरातील दिलेली रक्कम	35,74,805	47,94,746
	32,54,04,847	29,09,79,651
xiv) RESERVE FOR REPAIR & RENOVATION दुरुस्ती व नुतनीकरणासाठी निधी		
Opening balance आरंभिची शिल्लक	10,11,42,093	10,11,64,831
Add: Appropriation अधिक : नफा विभागणी	2,50,00,000	1,25,00,000
Add: Excess Payment during 2024-2025	49,43,653	-
Less : Amount wrongly credited of Deonar & Byculla branch	21,400	-
Less: Payments during the year वजा : वर्षभरातील दिलेली रक्कम	31,88,094	1,25,22,738
	12,78,76,252	10,11,42,093



	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
xv) MEMBERS WELFARE FUND सभासद कल्याण निधी		
Opening balance आरंभिची शिल्लक	63,57,95,167	59,41,04,367
Add: Appropriation अधिक : नफा विभागणी	16,46,59,634	5,00,00,000
Add: Interest on MWF contribution अधिक : सभासद कल्याण वर्गणीवरील व्याज	5,74,26,526	5,17,48,572
Less: Cash Assistance वजा : रोख सहाय्य	5,91,19,921	6,00,57,772
	79,87,61,406	63,57,95,167
xvi) RESERVE FOR CONTINGENCIES		
Opening balance आरंभिची शिल्लक	2,32,50,015	2,31,73,015
Add: Appropriation during the year अधिक : नफा विभागणी	25,00,000	25,00,000
Less: Payments during the year वजा : वर्षभरातील दिलेली रक्कम	28,68,000	24,23,000
	2,28,82,015	2,32,50,015
xvii) COMPUTER FUND संगणक निधी		
Opening balance आरंभिची शिल्लक	24,65,06,537	22,15,06,537
Add: Appropriation अधिक : नफा विभागणी	-	2,50,00,000
	24,65,06,537	24,65,06,537
xviii) DEVELOPMENT FUND विकास निधी	90,833	90,833
xix) STAFF WELFARE FUND कर्मचारी कल्याण निधी		
Opening balance आरंभिची शिल्लक	3,58,39,138	2,71,22,751
Add: Appropriation अधिक : नफा विभागणी	-	1,00,00,000
Less:- Medical Aid to staff	14,67,378	
Less:- Scholarship to staff	1,62,900	1,68,100
Less:- MME Fees	1,700	900
Less:- Financial Assistant to CLUB	1,50,000	-
Less:- Emergency Aid to staff	10,000	-
Less:- Payments during the year	-	11,14,613
	3,40,47,160	3,58,39,138
xx) RESERVE FOR SAFE DEPOSIT VAULT सुरक्षित जमा कक्ष निधी	20,90,833	20,90,833
xxi) INVESTMENT FLUCTUATION FUND अस्थिर गुंतवणूक निधी		
Opening balance आरंभिची शिल्लक	27,85,02,365	25,35,02,365
Add: Appropriation अधिक : नफा विभागणी	-	2,50,00,000
	27,85,02,365	27,85,02,365
xxii) SOCIAL OBLIGATION FUND सामाजिक बांधिलकी निधी		
Opening balance आरंभिची शिल्लक	1,14,81,946	1,01,93,811
Add: Appropriation अधिक : नफा विभागणी	5,00,000	15,00,000
Less: Payments during the year वजा : वर्षभरातील दिलेली रक्कम	2,61,838	2,11,864
	1,17,20,108	1,14,81,946
xxiii) RETIRED MEMEBER WELFARE FUND निवृत्त सभासद कल्याण निधी		
Opening balance आरंभिची शिल्लक	2,22,45,154	2,17,98,336
Add: Appropriation अधिक : नफा विभागणी	25,00,000	25,00,000
Less: Payments during the year वजा : वर्षभरातील दिलेली रक्कम	20,27,642	20,53,182
	2,27,17,513	2,22,45,154
xxiv) HEAD OFFICE BUILDING LEASE RENEWAL		
Opening balance आरंभिची शिल्लक	6,43,00,000	-
Add: Appropriation अधिक : नफा विभागणी	5,57,00,000	6,43,00,000
	12,00,00,000	6,43,00,000
xxv) AMRUT MAHOTSAV FUND		
Opening balance आरंभिची शिल्लक	-	-
Add:- Trf from Reserves for general Purposes	25,00,000	-
Less:- Payment	1,24,655	-
	23,75,345	
	8,72,16,07,853	7,91,88,30,434

SCHEDULE 3 - DEPOSITS & OTHER ACCOUNTS ठेवी व इतर खाती

(Amount in ₹)

	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
i) FIXED DEPOSITS मुदत ठेवी		
a) Individuals वैयक्तिक *	5,65,36,75,125	5,44,04,88,521
b) Central Co-operative Banks मध्यवर्ती सहकारी बँक	-	-
c) Other Societies इतर सोसायटीच्या	1,44,32,36,017	1,07,04,98,025
(i)	7,09,69,11,142	6,51,09,86,546
ii) COMPULSORY DEPOSITS सक्तीच्या ठेवी		
a) Individuals वैयक्तिक *	9,88,11,45,102	10,13,62,82,469
b) Central Co-operative Banks मध्यवर्ती सहकारी बँक		
c) Other Societies इतर सोसायटीच्या		
(ii)	9,88,11,45,102	10,13,62,82,469
iii) SAVING DEPOSITS बचत ठेवी		
a) Individuals वैयक्तिक *	11,87,87,50,739	11,37,37,20,580
b) Central Co-operative Banks मध्यवर्ती सहकारी बँक	-	-
c) Other Societies इतर सोसायटीच्या	61,28,51,942	8,01,44,454
(iii)	12,49,16,02,681	11,45,38,65,034
iv) RECURRING DEPOSITS आवर्त ठेवी		
a) Individuals वैयक्तिक *	15,38,25,950	14,86,11,638
b) Central Co-operative Banks मध्यवर्ती सहकारी बँक	-	-
c) Other Societies इतर सोसायटीच्या	-	-
(iv)	15,38,25,950	14,86,11,638
v) CURRENT DEPOSITS चालू ठेवी		
a) Individuals वैयक्तिक *	3,05,47,780	2,43,18,951
b) Central Co-operative Banks मध्यवर्ती सहकारी बँक	-	-
c) Other Societies इतर सोसायटीच्या	6,22,31,410	2,51,64,652
(v)	9,27,79,189	4,94,83,603
vi) MATURED DEPOSITS मुदतपूर्ण ठेवी		
a) Individuals वैयक्तिक *	35,19,286.00	45,09,381
(b) Central Co-operative Banks मध्यवर्ती सहकारी बँक	-	-
(c) Other Societies इतर सोसायटीच्या	32,82,352.00	25,16,035
(vi)	68.01,638	70,25,416
(vii) CUMULATIVE DEPOSIT SCHEME पूनर्गुंतवणूक ठेव योजना		
(a) Individuals वैयक्तिक *	14,22,24,68,498	14,25,34,19,746
(b) Central Co-operative Banks मध्यवर्ती सहकारी बँक	-	-
(c) Other Societies इतर सोसायटीच्या	4,16,50,75,222	1,28,58,73,080
(vii)	18,38,75,43,720	15,53,92,92,826
*Under the item "individuals" deposits to institutions other than co-operative Banks and Societies are included as per The Banking Regulation Act, 1949		
(i)+(ii)+(iii)+(iv)+(v)+(vi)+(vii) Total एकूण	48,11,06,09,422	43,84,55,47,533

SCHEDULE 4 - BORROWINGS कर्ज

(Amount in ₹)

	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
i) From the Reserve Bank of India / State / Central Co-op Bank/ रिजर्व बँक ऑफ इंडिया / स्टेट / मध्यवर्ती सहकारी बँक	-	-
Total एकूण	-	-

SCHEDULE 5 - OTHER LIABILITIES & PROVISIONS इतर देणी आणि तरतुदी

(Amount in ₹)

	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
1) Unpaid Final Claims अदत्त निकाली हिशेबाची रक्कम	14,99,004	12,48,476
2) Unpaid Salary & allowances अदत्त पगार व भत्ते	1,09,062	79,440
3) Recovery from Members सभासदांकडून वसूली	76,989	55,322
4) Sundry Creditors खर्चाबद्दल देणी	13,55,99,075	11,93,41,654
5) RCM-CGST-L आरसीएम-सीजीएसटी-एल	-	1,98,150
6) Security Deposits (Supplier/Contrator) सुरक्षा ठेवी (पुरवठादार / ठेकेदार)	32,38,640	36,87,511
7) Earnest Money Deposit ठेकेदाराडील निवीदा बयाणा	29,92,500	14,80,361
8) Bill payable MICR	5,65,500	16,54,895
9) Member Welfare fund contribution सभासद कल्याणनिधी वर्गणी	20,74,05,150	21,48,20,442
10) RCM-SGST-L आरसीएम-एसजीएसटी-एल	-	1,98,150
11) Provision for Computer Software संगणक प्रणालीसाठी तरतूद	23,14,000	23,14,000
12) Provision for Other Assets मालमत्तेकरीता अन्य तरतूदी	1,21,000	1,21,000
13) Bankers cheque and Pay Order बँकर्स धनादेश आणि पे ऑर्डर	28,68,792	60,65,927
14) Income Tax A.Y. 2007-08 to 2023-2024 आयकर वर्ष	27,05,10,000	33,59,20,000
15) Rupay Debit Card Payable देय रुपे डेबिट कार्ड	31,18,615	41,81,113
16) Provision for bonus & Ex-Gratia to staff बोनस/सानुग्रह, अनुदानाकिरता तरतूद	2,25,00,000	2,26,00,000
17) Provision for Audit Fees हिशेब तपासणीकिरता तरतूद	31,75,000	30,50,000
18) Provision for Gradation सुधारित वेतनश्रेणीकिरता तरतूद	-	86,442
19) Provision for Election/ निवडणुककिरता तरतूद	-	99,81,845
20) Provision for Leave Encashment रजा रोखीची तरतूद		
Opening balance आरंभिची शिल्लक	33,61,31,779	33,91,40,562
Add: Provision during the year अधिक : वर्षभरातील तरतूद	5,15,29046	5,45,36,268
Less: Payments during the year वजा : वर्षभरातील दिलेली रक्कम	4,59,11,378	5,75,45,051
	34,17,49,447	33,61,31,779
21) Provision for Voluntary Retirement Scheme स्वेच्छानिवृत्ती योजनेची तरतूद	-	5,97,68,430
22) ATM Clearing A/c Suspense एटीएम क्लिअरिंग अकाउंट सस्पेंस	1,44,32,400	2,19,44,774
23) IMPS A/c आयएमपीएस अकाउंट	36,93,569	60,72,796
24) Provision for Gratuity ग्रॅज्युईटीची तरतूद	42,45,538	1,12,09,276
25) Sundry Creditors for Salary सन्डी क्रेडीटर्स फॉर सॅलरी	36,03,476	34,21,670

(Amount in ₹)

	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
26) UPI Outward Suspense	3,91,17,529	5,85,34,638
27) Provision for Mulund Fraud मुलुंड गैरव्यवहारासाठी तरतूद	3,61,11,060	3,61,11,060
28) Uncleared PO अनक्लिअर्ड पीओ	27,55,066	17,36,413
29) CIBIL	34,390	-
30) DIVIDEND PBLE लाभांश देय	56,663	1,825
31) TDS on GST जीएसटी-वर टीडीएस	206	206
32) ATM Fraud Insurance Claim एटीएम गैरव्यवहार विमा दावा	1,51,294	1,51,294
33) Provision for Leave Travel allowance / रजा प्रवास भत्ता तरतूद	10,86,849	18,53,022
34) CASH TDS रोख टीडीएस	-	59,794
35) RTGS Inward	3,20,501	-
36) TAX DEDUCTED AT SOURCE	13,341	-
37) RTGS NEFT Clearing Sup	11,32,282	-
38) Legal Fees Recovered from Per/Ind विधी शुल्क वसुली	7,973	10,923
39) Prov for CBS Software	6,50,000	6,50,000
40) NEFT Inward	25,10,707	-
41) SD-UNIDENTIFIED CREDIT-CASH BP	-	1,000
42) Block Account	1,28,24,966	1,29,08,604
Total एकूण	1,12,05,90,583	1,27,76,52,232

SCHEDULE 6 - PROFIT & LOSS / नफा व तोटा

(Amount in ₹)

	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
Profit as per last Balance Sheet (a) मागील तालेबंदीप्रमाणे बाकी	1,45,98,26,484	1,41,16,23,537
Less : Appropriations of profit for the year 2023-24 & 2022-23		
वजा : २०२३-२४ आणि २०२२-२३ या वर्षासाठी नफा विभागणी		
Reserve fund संचित निधी	19,01,19,878	18,58,44,406
Dividend लाभांश	27,90,00,000	25,20,00,000
Building Fund इमारत निधी	-	5,00,00,000
Member's Welfare Fund सभासद कल्याण निधी	16,46,59,634	5,00,00,000
Staff Welfare Fund कर्मचारी कल्याण निधी	-	1,00,00,000
Medical Aid Fund सभासद स्वास्थ निधी	25,00,000	2,50,00,000
Investment Fluctuation Fund	-	2,50,00,000
Suretyship Guarantee Fund जमनकी हमी निधी	-	-
Reserve for Contingencies आकस्मिक गोष्टीसाठी निधी	25,00,000	25,00,000
Computer Fund संगणक निधी	-	2,50,00,000
Education Fund शिक्षण निधी	3,80,00,000	3,72,00,000
Repairs and Renovation Fund दुरुस्ती व नुतनीकरणासाठी निधी	2,50,00,000	1,25,00,000
Social Obligation Fund सामाजिक बांधिलकी निधी	5,00,000	15,00,000



	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
Retired Member Welfare Fund निवृत्त सभासद कल्याण निधी	25,00,000	25,00,000
Investment Depreciation Reserve गुंतवणू घसारा निधी	-	-
Calamity Fund संकट निवारण निधी	-	-
Head Office Building Lease Renewal Fund	5,57,00,000	6,43,00,000
Sub Total	76,04,79,512	74,33,44,406
Balance Profit शिल्लक नफा	69,93,46,972	66,82,79,131
Add:- Amt of excess dividend	-	5,329
Less:- DEBIT BAL OF SPL CA OCTROI NULIFIED AS PER AGM SANCTION DT 13/11/2025	3,000	-
Add:- Cersai Fees considered as Expense last year	119	-
Less:- Interest on FD Quarterly excess transferred to Profit	31,271	-
Add:- Excess prov of dividend	39,72,213	46,36,856
Add:- Being the amount of wrongly credited in Reserve for Repairs & Renovat	21,400	-
	70,33,06,433	67,29,21,316
Add : Profit for the year as per Profit & Loss Account चालू वर्षाचा नफा व तोटा	77,40,38,024	78,69,05,168
Total एकूण	1,47,73,44,458	1,45,98,26,484

SCHEDULE 7 - CASH BALANCES रोख शिल्लक

(Amount in ₹)

	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
I. Cash on Hand रोख शिल्लक		
i) Cash on Hand रोख शिल्लक	24,88,54,832	33,22,83,340
ii) ATM cash एटीएम रोख	1,87,76,800	2,01,63,400
Total एकूण	26,76,31,632	35,24,46,740

SCHEDULE 8 - BALANCE WITH RESERVE BANK OF INDIA / OTHER BANKS रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इतर बँकांसह शिल्लक

(Amount in ₹)

	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
I. BALANCES WITH R.B.I., S.B.I ,STATE CO.OP. BANK, DISTRICT CO.OP. BANK		
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक जिल्हा मध्यवर्ती को-ऑप बँकांमधील शिल्लक		
i) Current Deposit चालू ठेवी	1,83,28,86,810	2,51,24,53,160
ii) Fixed Deposit मुदत ठेवी	5,00,000	5,00,000
	1,83,33,86,810	2,51,29,53,160
II. BALANCE WITH OTHER BANKS इतर बँकांमधील शिल्लक		
a) Current Deposit चालू ठेवी	10,70,09,300	10,60,96,919
b) Fixed Deposit मुदत ठेवी	7,56,46,00,000	5,25,00,00,000
	7,67,16,09,300	5,35,60,96,919
III. TERM DEPOSIT		
a) With Other Institutions	2,40,00,00,000	2,36,50,00,000
	2,40,00,00,000	2,36,50,00,000
Total एकूण	11,90,49,96,110	10,23,40,50,079

SCHEDULE 9 - INVESTMENTS / गुंतवणूक

(Amount in ₹)

I) Investments (at book value) / गुंतवणूक (पुस्तकी मूल्यावर)	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
i) In Central and State Government Securities (at book value) केंद्र सरकार व राज्य सरकारचे कर्जरोखे (पुस्तकी मूल्यावर) (Earmarked for Statutory Reserves Rs. 269,62,42,780.43) (यापैकी संचित निधी करिता) (Earmarked for Surety Guaranty Fund Rs. 113,51,90.198.44) (यापैकी हमी निधी करिता) Face Value - Rs. 1269.87 crore (Previous Year Rs. 1083.82 crore) दर्शनी मूल्य (मागील वर्ष) Market Value -Rs.1253.25 crore (Previous Year Rs. 976.79 crore) बाजार मूल्य (मागील वर्ष)	12,70,92,04,817	10,83,65,97,909
(ii) CCIL Default Fund सीसीआयएल डिफॉल्ट फंड Market Value -Rs. 0.10 crore (Previous Year Rs. 0.10 crore) बाजार मूल्य (मागील वर्ष)	9,88,000	9,88,000
M.D.C.C. Bank	3,00,00,000	3,00,00,000
iii) Shares in other Institutions इतर संस्थांचे भाग NUCFDC	10,00,000	
iv) Other Investments: इतर गुंतवणूक Units of Mutual Funds म्युचुअल फंडांची युनिट्स	3,92,00,00,000	2,13,00,00,000
Total एकूण	16,66,11,92,817	12,99,75,85,909

SCHEDULE 10 - ADVANCES कर्जे

(Amount in ₹)

	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
i) Short Term Secured Loans अल्प मुदतीची कर्जे Due from individuals Of the advances amount overdue Rs. 12769208.03 (P.Y Rs. 8453095.99) सुरक्षित (वसूल होण्याजोगी) वैयक्तिक अल्प मुदतीची कर्जे	1,42,08,00,042	1,50,26,67,277
ii) Medium Term Secured Loans मध्यम मुदतीची कर्जे Due from Individuals मध्यम मुदतीची वैयक्तिक कर्जे Of the advances amount overdue Rs.651550360.16 (P.Y Rs 448725991.63) वरील कर्जापैकी थकबाकी (मागील वर्षाची थकबाकी)	27,94,82,84,708	27,79,56,77,707
iii) Long Term Secured Loans दीर्घ मुदतीची कर्जे Due from Members & Staff दीर्घ मुदतीची कर्जे सभासद व कर्मचारी Of the advances amount overdue Rs. 97074.96 (P.Y Rs. 236237) वरील कर्जापैकी थकबाकी (मागील वर्षाची थकबाकी)	1,94,91,05,448	1,93,37,93,710
Total एकूण	31,31,81,90,198	31,23,21,38,694



SCHEDULE 11 - FIXED ASSETS स्थावर मालमत्ता

(Amount in ₹)

	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
2) FURNITURE & FIXTURES फर्निचर व इतर		
Opening Balance आरंभिची शिल्लक	2,88,19,792	3,02,84,795
Add: Addition & Transferred during the year अधिक: वर्षभरातील खरेदी	64,62,515	21,15,386
Less : Depreciation for the year वजा: वर्षभरातील घसारा	32,74,972	31,91,098
Less : Sale / write off वजा: विक्री / निलंबित	59,149	77,012
Less : Loss on sale	2,77,848	3,12,279
Add : Profit on sale	783	-
	3,16,71,121	2,88,19,792
3) COMPUTER PERIPHERALS संगणक व इतर		
Opening Balance आरंभिची शिल्लक	15,33,491	22,09,923
Add : Addition & Transferred during the year अधिक वर्षभरातील खरेदी	4,67,400	7,06,644
Less : Depreciation for the year वजा: वर्षभरातील घसारा	13,43,342	13,83,076
	6,57,549	15,33,491
4) COMPUTER SOFTWARE संगणक आज्ञाप्रणाली		
Opening Balance आरंभिची शिल्लक	65,00,433	1,08,33,333
Add : Addition & Transferred during the year अधिक वर्षभरातील खरेदी	-	-
Less : Depreciation for the year वजा: वर्षभरातील घसारा	43,32,900	43,32,900
	21,67,533	65,00,433
5) VEHICLES वाहने		
Opening Balance आरंभिची शिल्लक	8,62,746	10,78,432
Less: Depreciation for the year वजा: घसारा	1,72,549	2,15,686
	6,90,197	8,62,746
6) ATM MACHINERY एटीएम मशिनरी		
Opening Balance आरंभिची शिल्लक	24,09,185	25,33,330
Add : Purchased during the year	-	13,71,000
Less: Depreciation for the year वजा: वर्षभरातील घसारा	16,47,492	14,95,145
Less: Sale during the year	-	-
	7,61,693	24,09,185
Total एकूण	3,59,48,094	4,01,25,648

SCHEDULE 12 - OTHER ASSETS इतर मालमत्ता

(Amount in ₹)

	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
1. Tax Deducted At Source उगमस्थानी करकपात	-	1,993
2. Stock of Printing & Stationery छपाई व लेखन साहित्य	15,33,248	25,24,012
3. Pre-paid Expenses पुढील वर्षकरिता केलेला खर्च	57,49,065	61,48,454
4. Deposit for Telephone टेलिफोन करिता ठेव	4,780	4,780
5. Sundry Deposits किरकोळ डिपॉझिट	53,00,159	50,22,358
6. Special Adhesive Bonds अॅग्रीमेंट बॉण्ड्स	7,11,300	6,80,700
7. Sundry Debtors किरकोळ येणे	1,09,64,915	1,05,49,495
8. Deposit for Court Proh. Order कोर्टाच्या हुक्मावरून भरलेली ठेव	-	11,05,000
9. Festival Advance सणासाठी आगाऊ रक्कम	11,28,250	12,27,776
10. Outward Clearing susp. account जावक समाशोधन सस्पेंस खाते	-	13,25,824
11. SERVICE CHARGES FOR 101	72,560	-
12. Advance for Computer Software संगणकासाठी आगाऊ रक्कम	23,14,000	23,14,000
13. Service Charges Receivable on Sp.Ad.Bond अॅग्रीमेंट बॉन्डवरील सर्व्हिस चार्जेस येणे	26,155	21,335
14. Adv payment of I.T. A.Y.2007-08 to 2023-24 आगाऊ भरलेला आयकर	34,96,83,350	46,80,93,350
15. PAN card coupons पॅन कार्ड कूपन्स	3,501	3,501
16. CENVAT CREDIT सेन्व्हेट पत	10,54,02,286	7,59,58,920
17. Int Receivable on HL व्याज येणे	1,51,31,412	1,31,45,075
18. Income Tax Refund rec;ble AY2526	2,37,17,097	-
19. Cash Deposit with CCIL सीसीआयएल कडील रोख ठेव	1,67,00,000	97,00,000
20. DEAF DEPOSIT	13,87,204	-
21. Mulund Br. Fraud 2019-20 Recovery मुलुंड शाखा गैरव्यवहार वसुली	3,61,11,060	3,61,11,060
22. TDS on GST A जीएसटी वर टीडीएस	3,23,151	2,72,582
23. Advance for Franking Machine फ्रँकींग मशीन आगाऊ रक्कम	-	-
24. CLEARING DIFF RECEIVABLE	1,20,200	-
25. Security Deposit with MSSC	5,61,000	-
26. ACQUIER-Claim for LORO	5,42,100	6,51,100
27. TDS Recovery	21,31,385	25,74,126
28. Vehicle Loan Stf Officers Int Receivable वाहन कर्ज व्याज येणे (कर्मचारी /अधिकारी)	1,57,424	62,322
29. NEFT OUTWARD	-	1,52,259
30. Paysheet Recovery CARC	-	279
31. NEFT Inward	-	11,68,603
32. UPI Inward Suspense	67,56,013	1,02,03,765
33. ATM related transaction	50,000	50,000
34. ATM related trans Deonar	93,041	93,041
35. Franking Loaded	1,01,827.00	3,39,907
36. CERSAI FEES	8,187.12	-
Total एकूण	58,67,84,671	64,95,05,618

SCHEDULE 13 - CONTINGENT LIABILITIES आकस्मिक दायित्वे

(Amount in ₹)

	Current Year चालू वर्ष 31.03.2026	Previous Year मागील वर्ष 31.03.2025
i) Letters of Credit पत्रपत्रे	0	0
ii) Guarantees हमीपत्र	0	0
iii) Forward Sale/Purchase Contracts फॉरवर्ड विक्री / खरेदी करार	0	0
iv) Unclaimed Liabilities under DEAF Scheme डीइएफ योजने अंतर्गत दावान केलेली दायित्वे	10,03,73,489	8,16,96,556
Total	10,03,73,489	8,16,96,556



Accounting standard (AS) 6 Accounting of Depreciation and AS - 10 Accounting of Fixed Assets.

FIXED ASSET SCHEDULE FOR THE YEAR ENDED 31ST MARCH 2026

Asset	GROSS BLOCK				DEPRECIATION/AMORTIZATION				NET BLOCK
	Opening Balance	Addition/ Adjustments	Deletion/ Adjustments	Gross Block	Depreciation on Opening Bal	Depreciation on Addition	Depreciation on Deletion	Depreciation For the Year	
Furniture /Fixture and Dead Stock	2,88,19,792.24	64,63,297.91	336,997.33	3,49,46,092.82	30,32,762.39	2,42,209.26		32,74,971.65	3,16,71,121.17
Computer Peripherals	15,33,491.33	4,67,400.00		20,00,891.33	12,16,611.00	1,26,731.00		13,43,342.00	6,57,549.33
Vehicle	8,62,746.20	-	-	8,62,746.20	1,72,549.00			1,72,549.00	6,90,197.20
Building	-			-	-			-	-
ATM	24,09,185.00			24,09,185.00	16,47,492.00			16,47,492.00	7,61,693.00
TOTAL	3,36,25,214.77	69,30,697.91	336,997.33	4,02,18,915.35	60,69,414.39	3,68,940.26	-	64,38,354.65	3,37,80,560.70

NOTES FORMING PART OF FINANCIAL STATEMENTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH 2026.

A. SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES

1. ACCOUNTING CONVENTIONS:

The financial statements have been prepared by following the Going Concern concept on historical cost convention under accrual basis in accordance with Generally Accepted Accounting Principles, statutory requirements prescribed under the banking regulations Act, 1949, the circulars and guidelines issued by Reserve Bank of India from time to time, the Accounting Standards issued by the Institute of Chartered Accountants of India to the extent applicable, rules and regulations of Maharashtra Co-operative Societies Act, 1960/2013 and practices prevailing in the Co-Operative Banks in India except otherwise stated.

The preparation of financial statements requires management to make estimates and assumptions that affect the reported amounts of assets and liabilities, the disclosure of the contingent liabilities on the date of the financial statements and the reported amounts of revenues and expenses during the period reported. Actual results could differ from those estimates. Any revision to accounting estimates is recognized in accordance with the requirements of the respective Accounting Standard.

2. RECOGNITION OF INCOME AND EXPENDITURE:

- A. Items of income and expenditure are generally accounted on accrual basis except mentioned below which are accounted on a cash basis.
 - i) Interest on non-performing assets, as per RBI guidelines
 - ii) Locker Rent
 - iii) Premium paid to DICGC
 - ix) Dividend received on shares
 - v) Insurance Agency Commission from Insurance Company
- B. Directors' traveling/conveyance expenses are accounted for in the year of its final sanction by the appropriate authority.

3. NET PROFIT OR LOSS FOR THE PERIOD, PRIOR PERIOD ITEMS AND CHANGES IN ACCOUNTING POLICIES (AS-5):

- a. During the year, the prior period Expenditure debited to Profit & Loss Account amounting to Rs. 4,23,024.00/-

4. EMPLOYEE BENEFITS:

- a. Provident Fund is a defined contribution scheme and the contributions by employer are charged to the Profit & Loss Account of the year when the contributions to the respective funds are due.
- b. The Bank contributes to an approved Group Gratuity Policy with the Life Insurance Corporation of India, Aditya Birla Sunlife, SBI Life Cap Assure Gold & Bajaj Allianz. Gratuity liabilities are defined benefit obligations and are provided for on the basis of a valuation done by actuary, made at the end of each financial year using the projected unit credit method as per the requirement of AS-15 "Employee Benefits". The Central Government by issuing the notification on 29th March 2018 in the Official gazette stated that the amount of gratuity payable under section 4(3) of The Payment of Gratuity Act 1972 to an employee shall not exceed Rs. 20 lakh.
- c. The Bank has an obligation towards Leave Encashment, an unfunded defined benefit retirement plan covering eligible employees. The plan provides for lump sum payment to vested employees at retirement, death while in employment or on termination of the employment of an amount equivalent to balance earned leaves salary, as applicable, without any payment ceiling. Vesting occurs upon completion of twenty years of service in case of retirement & termination of employment. The Bank accounts for the liability for leave encashment benefits payable in the future based on an actuarial valuation carried out as per projected unit credit method.
- d. Actuarial losses are immediately taken to the profit and loss account and are not deferred.

5. RESERVE FUND AND OTHER RESERVES:

As per the requirement of Maharashtra State Co-operative Societies Act, 1960/2013 and in line with Bye laws, the appropriations are made towards reserves.

Entrance fees and Readmission fees received during the year is transferred to statutory reserves.

6. PROVISION FOR ELECTION EXPENDITURE:

The estimated expenditure for elections, which are held every year, is provided for annually in equal installments over a period of five years. As per Bylaw No. 55(2)(B), the provision is to be created from the appropriation of profit. Accordingly, the necessary accounting entry shall be passed at the time of appropriation of profit.

7. ADVANCES:

- Advances are classified into Standard, Sub-Standard, Doubtful and Loss Assets in accordance with guidelines issued by the Reserve Bank of India from time to time.
- Provision on advances categorized under Sub-Standard, Doubtful and Loss Assets is made in accordance with the guidelines issued by the Reserve Bank of India. In addition, a provision is made on all standard assets, as per RBI directives.
- Overdue Interest Reserve represents unrecovered interest on all NPA's which are correspondingly shown under interest receivable on NPA.

8. INVESTMENTS

Investment portfolio consists of Government Securities, other approved securities.

The Bank classifies the investments in accordance with the RBI guidelines applicable to Urban Co-operative Banks. Accordingly, the classification of investments for the purpose of valuation is done under the categories of 'Held to Maturity', 'Available for Sale' and 'Held for Trading'.

For disclosure in the Balance Sheet, the investments are classified under four groups viz.

- Central and State Govt. Securities
- CCIL Default Fund
- Shares in Co-operative Institutions
- Other Investment

Basis of Classification

- Held To Maturity - These comprise of investments, which the bank intends to hold till Maturity.
- Held For Trading - Securities which are held for resale within 90 days from the date of acquisition.
- Available for Sale - Investment which cannot be classified in the above two categories.

The bank decides the category of each investment at the time of the purchase and classifies the same accordingly. The bank also shifts investment to/ from HTM and AFS category, with the approval of the Board of Directors, once a year. Transfer of scripts from one category to another is done at acquisition cost and depreciation, if any, is provided for in case of such transfer.

For the purpose of valuation, the following principles are adopted:

- Securities held in 'Held to Maturity' category:
These investments are carried at their acquisition cost unless it is more than the face value, in which case the premium is amortized over the period remaining to maturity.
- Securities held in 'Available for Sale'/'Held for Trading' category:
The individual scrip in 'Available for Sale/Held for Trading' category is valued at lower of book value or market value. The depreciation, if any in each of these categories are provided for and net appreciation, if any, is ignored.
- Market value of Central and State Government Securities (excluding treasury bills) is determined on the basis of the price list published by RBI or the prices periodically declared by Financial Benchmark India Pvt. Ltd (FBIL).
- Other Approved Securities: Market value is determined based on the yield curve and spreads provided by FBIL.
- Treasury Bills are valued at carrying cost net of discount amortized over the period to maturity.
- Units of Mutual Funds are valued at the lower of cost and net assets value provided by the respective mutual fund.
- All short-term investments in Term Deposits and Call/ Notice Money are at the original cost.

- h) Brokerage, fees, commission and broken period interest incurred at the time of acquisition of securities are recognized as expense.
- i) Interest income on the investments is recognized on accrual basis.
- j) In case any investment is classified as non-performing, the necessary provision is done on that investment.
- k) Amortization of Premium is charged to Profit and Loss A/C.

Disposal of Investments

Profit or Loss on sale of Investments under the aforesaid three categories are recognized in the Profit & Loss Account.

9. Property, Plant and Equipment (PPE):

- a. Property, Plant and Equipment's are stated at their Written Down Value.
- b. Depreciation except on Computer Hardware & Peripherals, Software & ATM is provided on Written Down Value method, at the rates prescribed by the management, as given below:

Asset	Rates (WDV)
Leasehold Premises	Amortized over the primary lease period
Furniture and Fittings	10 %
Vehicles	20 %
Xerox Machine	25 %

- c. Depreciation on Computer Hardware & Peripherals, Software and ATM is provided on Straight Line basis @ 33.33 % p.a.
- d. In respect of Property, Plant and Equipment's, Computer Hardware & Peripherals, Software & ATM acquired during the year, depreciation is charged for half year in respect of assets used up to 182 days and for the full year in respect of assets used for more than 182 days.
- e. The cost includes incidental expenses incurred on acquisition of assets.

10. SEGMENT REPORTING:

The Business Segments is considered as primary reporting format and the bank does not have any geographical segment. In accordance with the guidelines issued by RBI, Bank has adopted the following business Segments:

- a. Treasury includes all investment portfolio, profit/loss on sale of investments (government securities) and money market operations. The expenses of this segment consist of interest expenses on funds borrowed from external as well as internal sources, cost of deposit, salary expenses taken as 50% of salary of respective employees, treasury audit fees taken as 10% of audit fees and depreciation/ amortization of premium on Held to Maturity investments.
- b. Retail Banking includes all other operations not covered under Treasury operations. It primarily comprises of Loans and Advances to members and staff of the bank and other banking services to such members and staff of the bank. The revenue consists of interest earned on loans and advances, and fee income on various services.

11. OPERATING LEASES:

Leases where the lessor effectively retains substantially all the risks and benefits of ownership of the leased asset are classified as Operating Leases. Operating Lease payments are recognized as an expense in the Profit and Loss Account during the year as per lease agreement.

12. EARNINGS PER SHARE (EPS):

Basic Earnings per share is calculated by dividing the Net Profit or Loss for the period by the weighted average number of shares outstanding during the year. The weighted average numbers of shares are calculated on a monthly basis.

13. TAXATION:**a. Current Tax:**

The provision for Current Tax is made on the basis of taxable income for the current year in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961.

b. Deferred Tax:

Deferred Tax is recognized on timing differences between the accounting income & the taxable income for the year and quantified using the tax rates and laws enacted or substantively enacted as on the Balance Sheet date.

Deferred Tax assets are recognized and carried forward to the extent that there is a reasonable/virtual certainty that sufficient future taxable income will be available against which such Deferred Tax asset can be realized.

c. Accounting of Goods and Service Tax:

Goods and Service Tax (GST) has been implemented with effect from 1st July 2017. Accordingly, GST collected is accounted in GST on income account (Liabilities) and GST paid to vendor is accounted in GST on Expense account (Assets). Out of the GST on expense account, eligible input tax credit is availed as set off. In case, eligible Input Tax credit remains unutilized, the same is carried forward and set off subsequently. The input tax credit on expenses which is not allowable to be set off as per GST law is expensed out.

In case of Property, Plant & Equipment, eligible input tax credit of GST paid to the vendor is utilized against the amount of GST collected from the customers and the disallowed portion of Input Tax credit is expensed out.

Income and expenses on which GST is applicable are accounted for net of GST.

14. INTANGIBLE ASSETS

An intangible asset is recognized if and only if it is probable that the future economic benefits that are attributable to the asset will flow to the enterprise and the cost of the asset can be measured reliably. Intangible assets are measured initially at cost and stated in balance-sheet at historical cost less accumulated amortization.

Amortization

Amortization of intangible assets is provided on Straight Line Method (SLM) @ 33.33% in line with the RBI circular RBI/2005-06/286 UBD.BPD.PCB Cir. No. 28/12.05.001/2005-06.

15. IMPAIRMENT OF ASSETS:

An asset is treated as impaired when the carrying cost of assets exceeds its recoverable value. An impairment loss is charged to Profit and Loss Account in the year in which asset is identified as impaired. The impairment loss recognized in prior accounting period is reversed if there has been a change in the estimate of recoverable amount.

16. PROVISIONS, CONTINGENT LIABILITIES AND CONTINGENT ASSETS:

The Bank estimates the probability of any loss that might be incurred on outcome of contingencies on the basis of information available up to the date on which the financial statements are prepared. Provisions are recognized only when there is a present obligation as a result of past events and when a reliable estimate of the amount of obligation can be made. Contingent liability is disclosed for (i) Possible obligations which will be confirmed only by future events not wholly within the control of the bank or (ii) Present obligations arising from past events where it is not probable that an outflow of resources will be required to settle the obligation cannot be made. Contingent Assets are not recognized in the financial statements.

17. EVENTS OCCURRING AFTER BALANCE SHEET DATE:

The management gives due regards to the events occurring after the Balance Sheet date, if any, which may have effect of altering the status of the accounts or any material impact on the financial statements, in accordance with Accounting Standard 4 - Contingencies and Events occurring after the Balance Sheet date, as issued by the Institute of Chartered Accountants of India.

18. NON-BANKING ASSETS ACQUIRED IN SATISFACTION OF CLAIMS:

Non-Banking Assets (NBA's) acquired in satisfaction of claims are carried at lower of net book value and net realizable value.

B. NOTES FORMING PART OF THE ACCOUNTS:

1. Employee Benefit Expenses (AS 15)

- A. Defined Contribution Plan: Banks contribution to Provident Fund – Rs. 3,13,62,702.00 (Previous year- Rs. 3,59,60,122.00)
- B. The details as required by Accounting Standard 15 (AS 15) (Revised) - issued by the ICAI pertaining to Leave Encashment is as under:

1. Funded status of the plan

Particulars	31-Mar-2026 (12 months)	31-Mar-2025 (12 months)
	₹	₹
Present value of unfunded obligations	34,17,49,447	33,61,31,779
Present value of funded obligations	-	-
Fair value of plan assets	-	-
Net Liability (Asset)	34,17,49,447	33,61,31,779

2. Profit and loss account for current period

Particulars	31-Mar-2026 (12 months)	31- Mar - 2025 (12 months)
	₹	₹
Current Service Cost	2,55,47,249	2,66,03,404
Interestcost on Obligation	2,12,95,357	2,24,55,102
Expected return on plan assets	46,86,440	54,77,762
Net actuarial loss/(gain)	-	-
Past Service Cost	-	-
loss/(gain) on curtailments and settlement	5,15,29,046	5,45,36,268
Total included in 'Employee Benefit Expense'	5,15,29,046	5,45,36,268
Total Charge to P&L	46,86,440	54,77,762
Loss/(gain) on obligation as per Annexure 3	-	-
Loss/(gain) on assets as per Annexure 4		
Net actuarial loss/(gain)	46,86,440	54,77,762

3. Reconciliation of defined benefit obligation

Particulars	31-Mar-2026 (12 months)	31- Mar -2025 (12 months)
	₹	₹
Opening Defined Benefit Obligation	33,61,31,779	33,91,40,562
Transfer in/(out) obligation		
Current service cost	2,55,47,249	2,66,03,404
Interest cost on obligation	2,12,95,357	2,24,55,102
Actuarial loss (gain)	46,86,440	54,77,762
Past service cost	-	-
Losses (gains) on curtailments	-	-
Liabilities extinguished on settlements	-	-
Liabilities assumed in an amalgamation in the nature of purchase	-	-
Exchange differences on foreign plans	-	-
Benefit paid from fund	-	-
Benefits paid by Entity	(4,59,11,378)	(5,75,45,051)
Additional Provision in books of account as on opening date	-	-
Closing Defined Benefit Obligation	34,17,49,447	33,61,31,779

*Leave Encashment benefits of Rs.2,94,979 Payable to resigned employees have been included in Defined Benefit Obligation.

4: Principle actuarial assumptions

Particulars	31-Mar-2026 (12 months)	31- Mar -2025 12 months)
Discount Rate	6.55% p.a.	6.70% p.a.
Salary Growth Rate	8.00% p.a.	8.00% p.a.
Withdrawal Rate	2% p.a. at all ages	2% p.a. at all ages
Availment Rate	0% p.a.	0% p.a.
In Service Encashment Rate	0% p.a.	0% p.a.

5: Table of experience adjustments

Particulars	31-Mar-2026 (12 months)	31- Mar -2025 (12 months)
	₹	₹
Defined Benefit Obligation	34,17,49,447	33,61,31,779
Plan Assets	-	-
Surplus/(Deficit)	(34,17,49,447)	33,61,31,779
Experience adjustments on plan liabilities	13,69,616	(27,25,509)
Actuarial loss/(gain) due to change in financial assumptions	33,16,824	82,03,271
Actuarial loss/ (gain) due to change in demographic assumption	-	-
Experience adjustments on plan assets	-	-
Net actuarial loss/ (gain) for the year	46,86,440	54,77,762

C. The details as required by Accounting Standard 15 (AS 15) (Revised) - issued by ICAI pertaining to Gratuity is as under:

1: Financial Assumptions

Particulars	31-Mar-2026	31- Mar -2025
Discount Rate	6.55% p.a.	6.70% p.a.
Salary Growth Rate	8.00% p.a.	8.00% p.a.
Withdrawal Rates	2.00% p.a..	2.00% p.a..

2: Funded status of the plan

Particulars	31-Mar-2026 (12 months)	31- Mar -2025 (12 months)
	₹	₹
Present value of unfunded obligations	-	-
Present value of funded obligations	25,05,47,104	26,02,37,600
Fair value of plan assets	(24,63,01,566)	(24,90,28,324)
Unrecognised Past Service Cost		
Net Liability (Asset)	42,45,538	1,12,09,276

3: Profit and loss account for the period

Particulars	31-Mar-2026 (12 months)	31- Mar -2025 (12 months)
	₹	₹
Current service cost	74,62,591	73,34,879
Interest on obligation	1,61,99,889	1,76,77,054
Expected return on plan assets	(1,57,12,022)	(1,75,32,765)
Net actuarial loss/(gain)	37,04,920	37,30,108

Particulars	31-Mar-2026 (12 months)	31- Mar -2025 (12 months)
	₹	₹
Recognised Past Service Cost-Vested	-	-
Recognised Past Service Cost-Unvested	-	-
Loss/(gain) on curtailments and settlement	-	-
Total included in Employee Benefit Expense	42,45,538	1,12,09,276
Loss/(gain) on obligation as per 3.3	32,32,863	35,93,408
Loss/(gain) on assets as per 3.4	(4,72,057)	1,36,700
Net actuarial loss/(gain)	(37,04,920)	37,30,108

4: Reconciliation of defined benefit obligation

Particulars	31-Mar-2026 (12 months)	31- Mar -2025 (12 months)
	₹	₹
Opening Defined Benefit Obligation	26,02,37,600	27,11,90,147
Transfer in/(out) obligation	-	-
Current service cost	74,62,591	73,34,879
Interest cost	1,61,99,889	1,76,77,054
Actuarial loss (gain)	(32,32,863)	35,93,408
Past service cost	-	-
Loss (gain) on curtailments	-	-
Liabilities extinguished on settlements	-	-
Liabilities assumed in an amalgamation in the nature of purchase	-	-
Exchange differences on foreign plans	-	-
Benefit paid from fund	(3,01,20,113)	(3,95,57,888)
Benefits paid by company	-	-
Additional Provision in books of account as on opening date	-	-
Closing Defined Benefit Obligation	25,05,47,104	26,02,37,600

*Accrued gratuity of resigned employees amounting to Rs. 5,53,296/- been included in Defined Benefit Obligation.

5: Reconciliation of plan assets

Particulars	31-Mar-2026 (12 months)	31- Mar -2026 (12 months)
	₹	₹
Opening value of plan assets	24,90,28,324	26,52,42,646
Transfer in/(out) plan assets	-	-
Expected return	1,57,12,022	1,75,32,765
Actuarial gain/(loss)	4,72,057	(1,36,700)
Assets distributed on settlements	-	-
Contributions by employer	1,12,09,276	59,47,501
Contribution by employee	-	-
Assets acquired in an amalgamation in the nature of purchase	-	-
Exchange differences on foreign plans	-	-
Benefits paid	(3,01,20,113)	(3,95,57,888)
Closing value of plan assets	24,63,01,566	24,90,28,324

The actual return on the assets is Rs. 1,61,84,079.00

6: Composition of the plan assets

Particulars	31-Mar-2026 (12 months)	31- Mar -2025 (12 months)
	%	%
Government of India Securities	0 %	0 %
State Government Securities	0 %	0 %
High quality corporate bonds	0 %	0 %
Equity shares of listed companies	0 %	0 %
Property	0 %	0 %
Special Deposit Scheme	0 %	0 %
Policy of insurance	100 %	100 %
Bank Balance	0 %	0 %
Other Investments	0 %	0 %
Total	100 %	100 %

7: Reconciliation of net defined benefit liability

Particulars	31-Mar-2026 (12 months)	31-Mar-2025 (12 months)
		₹
Net opening provision in books of accounts	1,12,09,276	59,47,501
Transfer in/(out) obligation	-	-
Transfer (in)/out plan assets	-	-
Employee Benefit Expense as per 3.2	42,45,538	1,12,09,276
	1,54,54,814	1,71,56,777
Benefits paid by the Company	-	-
Contributions to plan assets	(1,12,09,276)	(59,47,501)
Closing provision in books of accounts	42,45,538	1,12,09,276

8: Principle actuarial assumptions

Particulars	31-Mar-2026 (12 months)	31-Mar-2025 (12 months)
Discount Rate	6.55% p.a.	6.70% p.a.
Expected Return on Plan Assets	6.55% p.a.	6.70% p.a.
Salary Growth Rate	8.00% p.a.	8.00% p.a.
Withdrawal Rates	2.00% p.a at all ages	2.00% p.a at all ages
Defined Benefit Obligation	25,05,47,104	26,02,37,600
Plan Assets	24,63,01,566	24,90,28,324
Surplus/Deficit)	(42,45,538)	(1,12,09,276)
Experience adjustments on plan liabilities	(47,93,342)	(19,92,750)
Actuarial loss/(gain) due to change in financial assumptions	15,60,479	55,86,158
Actuarial loss/ (gain) due to change in demographic assumption	-	-
Experience adjustments on plan assets	(4,72,057)	1,36,700
Net actuarial loss/ (gain) for the year	(37,04,920)	37,30,108

The plan assets are invested in the insurer managed fund which generally makes investment in secured securities. Hence, the expected rate of return considered is a yield on the government securities which match the average term of the obligation.

2. Disclosure under AS -17 on "Segment Reporting"

(Amount in Lakh)

Business Segement	Treasury		Retail Banking		Total	
Particulars	31.03.2026	31.03.2025	31.03.2026	31.03.2025	31.03.2026	31.03.2025
Revenue	16,875.22	14,404.67	34,446.78	35,467.61	51,322.00	49,872.29
Result	(983.53)	(2241.82)	10,525.61	13,205.82	9,542.08	10,964.00
Unallocated expenses					0.00	0.00
Operating Profit					9,542.08	10,964.00
Provisions					0.00	0.00
Income taxes					1,801.70	3,094.94
Net profit					7,740.38	7,869.06
Other information						
Segment assets	2,91,106.56	2,42,229.90	3,23,148.68	3,21,864.52	6,14,255.24	5,64,094.41
Unallocated assets					7,615.92	7,898.23
Total assets					6,21,871.16	5,71,992.64
Segment liabilities	1,73,422.09	1,38,712.02	4,46,273.97	4,29,921.42	6,19,696.06	5,68,633.44
Unallocated liabilities					2,175.10	3,359.20
Total liabilities					6,21,871.16	5,71,992.64

Note: For Calculation of Income/ PBT from Treasury Operations, the amounts of Investment done by Treasury are received from Banking operations hence, interest on funds from Banking operations are calculated at the Average Deposit Rate i.e. 7.63% p.a. (P.Y. 7.11% p.a.) on average investments at every month end, and the amount so arrived are deducted from the interest cost of banking operation.

3. Disclosure under AS - 18 on "Related Party Transactions":

The Bank is a Co-operative Society under the Maharashtra State Co-operative Societies Act, 1960 and there are no related parties requiring a disclosure under Accounting Standard 18 (AS 18) issued by the Institute of Chartered Accountant of India, other than one Key Management Personnel, viz. Mr. Vinod H. Ravadka, General Manager of the bank. However, in terms of RBI circular dated 29th March 2003, he being single party coming under the category, no further details thereon need to be disclosed.

Disclosure under AS-19 – "Leases"

The Bank has entered into cancellable operating lease arrangements for its branch and record room premises, subject to an initial lock-in period. The disclosures in accordance with Accounting Standard (AS) 19 – "Leases" issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI) are as follows:

- Lease payments amounting to **Rs. 3,51,06,483 (Previous Year: Rs. 3,17,12,876)** have been recognized as an expense in the Profit and Loss Account for the year.
- The lease arrangements are for the use of premises at various branches and the record room. These agreements do not contain any undue restrictive or onerous terms other than those commonly found in similar lease contracts, such as lease escalations, renewal provisions, usage clauses, and restrictions on sub-leasing.

Operating lease comprises leasing Office Premises (AS 19)

(Rs. in Lakhs)

Particulars	31.03.2026	31.03.2025
Future lease rental payable at the end of the year:		
- Not later than one year	386.17	377.41
Later than one year and not later than five years	1971.44	1926.72
- Later than five years	3796.96	3710.83
Total of minimum lease payments realization in the Profit and Loss account for the year.	351.06	317.13
Total of future minimum sub -lease payment expected to be received under non-cancellable sub-lease	NIL	NIL
Sub-lease payments realization in the Profit and Loss account for the year	NIL	NIL

Note:

- The premises of the Bank's branches and the Record Room are taken on rent from the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) and are situated within BMC-owned buildings. Rent agreement with BMC are currently under renewal. As per the revised terms, an escalation clause of 10% per annum has been introduced for all branches and the Record Room, with retrospective effect from 01/04/2017.
- The Girgaon premises are held under the traditional pagadi system.
- The Head Office building is leased from the Mumbai Port Trust (MBPT). The lease agreement was valid up to March 2024. In response to the Bank's request for renewal of the lease for a further period of 30 years, MBPT has conveyed that the renewal / grant of fresh lease is currently under process. In the interim, MBPT has advised the Bank to continue paying the monthly Rent and Demand Notices as issued. At present, the Bank is paying:
Monthly Rent: Rs. 33763.98 (plus applicable taxes)
Monthly Demand Notice: Rs. 5,44,296.87 (plus applicable taxes)
Both the Rent and Demand Notice amounts are subject to an annual escalation of 4.00% as per the revised terms communicated by MBPT.
- During the financial year 2024-25, the Bank created a "Head Office Building Lease Renewal Fund" by appropriating Rs. 6,43,00,000/- from the profits of the preceding financial year to provide for the anticipated financial commitment associated with the renewal of the lease of the Head Office building with MBPT. During the current financial year, the Bank has appropriated Rs. 5,57,00,000.00 from the profits of the previous financial year to the said fund.

4. Disclosure under AS-20 on "Earnings per Share":

Particulars	31-03-2026	31-03-2025
Basic & Diluted EPS	49.32	52.71
Calculation of Basic EPS		
a) Net Profit after Tax available for Equity Shareholders	77,40,38,024.21	78,69,05,167.91
b) Weighted Average Number of Equity Shares	1,56,93,720.00	1,49,29,110.00
c) Basic Earnings per (a) divided by (b)	49.32	52.71
d) Nominal Value per Share	100.00	100.00

5. Disclosure under AS-22 on "Deferred Tax":

As per "Accounting Standard 22"—"Accounting of Taxes on Income" (AS 22) issued by the ICAI.

The major components of Deferred Tax Assets/ Liabilities (net) arising on account of timing differences between book profit and taxable profits as at 31st March, 2026 are as follows:

(Rs. in Lakh)

Deferred Tax Asset/(Liability)	31.03.2026	31.03.2025
W.D.V of Fixed Assets	10.60	9.10
Bonus Payable	-0.25	1.51
Leave Encashment	867.76	846.04
Provision for Gradation	0.22	0.00
Provision for election expenses	17.66	25.12
Provision for BDDR	3216.06	2,326.65
Special Reserve Created u/s 36(1)(viii)	0.00	0.00
Total Deferred Tax Asset/(Liability)	4112.05	3,208.65

The closing Deferred Tax Assets (net) has been shown separately in the Balance Sheet.

6. Accounting Standard (AS 28) on "Impairment of Assets":

In the opinion of the Management, there is no impairment to any of its Property, Plant & Equipment to which Accounting Standard 28 – Impairment of Assets applies.

3. Accounting Standard (AS 29) on “Provisions, Contingent Liabilities and Contingent Assets”:

- A. No provision other than those made, have been considered necessary by the management in respect of disputed tax liabilities in view of the opinion obtained / judgments in favor of the Bank. However, the following are details of tax cases for which contingent liability may arise, as determined by tax consultant.

Sr. No.	Nature of Statute	Assessment Year	Forum where dispute is pending	Amount of contingent liability
1	Income Tax Act, 1961	2007-08	Commissioner of Income Tax (Appeal)	52,270
2	Income Tax Act, 1961	2008-09	Commissioner of Income Tax (Appeal)	3,06,500
3	Income Tax Act, 1961	2009-10	Commissioner of Income Tax (Appeal) u/s 271 C	28,35,311
4	Income Tax Act, 1961	2016-17	Grievance filed to AO, for incorrect Demand.	87,637
5	Income Tax Act, 1961	2018-19	Commissioner of Income Tax (Appeal)	82,067
6	Income Tax Act, 1961	2020-21	Commissioner of Income Tax (Appeal)	1,28,72,870
7	Income Tax Act, 1961	2022-23	Commissioner of Income Tax (Appeal)	1,05,36,233
8	Income Tax Act, 1961	2023-24	Commissioner of Income Tax (Appeal)	92,28,734

B. The Depositor Education and Awareness Fund (DEAF)

- a) As per RBI circular RBI/2013-14/6 14 DBOD No. of DEAF cell .B.C.114/30.01.002/2013-14 dated 27th May 2014, Bank shall transfer proceeds of the inoperative accounts and balances remaining unclaimed for 10 years or more to the Deposits Education and Awareness Fund (DEAF).

As required under above mentioned RBI circular, the Bank has transferred so far following funds to DEAF with RBI. The movement of the DEAF Funds is as follows:

Sr. No.	Particulars	(Amount in Lacs.)	
		FY 2025-26	FY 2024-25
1	Opening Balance of Amount Transferred to DEAF	816.96	824.29
2	Add: Amount Transferred to DEAF during the year	217.36	6.19
3	Less: Amount Reimbursed by DEAF towards claims	30.59	13.52
4	Closing Balance of Amount transferred to DEAF	1003.73	816.96

- b) The amounts transferred during the year include amounts in Pay Orders and Sundry Liability Account and other sundry accounts which are unclaimed for 10 years.

B. Disclosure Requirements as Per RBI Guidelines -

Disclosure as per RBI Master Direction DOR.ACC.REC. No.45/21.04.018/2021-22 dated 30th August 2021:

1. Regulatory Requirement

a) Composition of Regulatory Capital:

(Rs. in Lakh)

Sr. No.	Particulars	31st March, 2026	31st March, 2025
i)	Paid up share capital and reserves (net of deductions, if any)	55,677.62	51,373.47
ii)	Other Tier 1 capital	NIL	NIL
iii)	Tier 1 capital (i + ii)	55,677.62	51,373.47
iv)	Tier 2 capital	8,159.48	7,959.25
v)	Total capital (Tier 1+Tier 2)	63,837.10	59,332.73



Sr. No.	Particulars	31st March, 2026	31st March, 2025
vi)	Total Risk Weighted Assets (RWAs)	4,29,956.72	4,13,938.65
vii)	Paid-up share capital and reserves as percentage of RWAs	12.95%	12.41%
viii)	Tier 1 Ratio (Tier 1 capital as a percentage of RWAs)	12.95%	12.41%
ix)	Tier 2 Ratio (Tier 2 capital as a percentage of RWAs)	1.90%	1.92%
x)	Capital to Risk Weighted Assets Ratio (CRAR) (Total Capital as a percentage of RWAs)	14.85%	14.33%
xi)	Percentage of the shareholding of Government of India	NIL	NIL
xii)	Amount of paid-up equity capital raised during the year	1,449.48	2,432.35
xiii)	Amount of non-equity Tier 1 capital raised during the year, of which:		
	a) Perpetual Cumulative Preference Shares	NIL	NIL
	b) Redeemable Non-Cumulative Preference Shares	NIL	NIL
xiv)	Amount of Tier 2 capital raised during the year, of which:		
	a) Perpetual Cumulative Preference Shares	NIL	NIL
	b) Redeemable Non Cumulative Preference Shares	NIL	NIL

b) Drawdown from Reserves/ Utilization from Funds

(Rs. in Lakh)

Sr. No.	Particulars	31/03/2026	31/03/2025	Remarks
1	Suretyship Guarantee Fund	45.77	0.00	Refund of Excess SGF
2	Medical Aid Fund	6.83	9.19	Medical Aid to Members
3	Calamity Fund	0.00	0.00	Payments towards natural calamity
4	Education Fund	35.75	47.95	Scholarship towards members and staff
5	Reserve For Repairs & Renovation	31.88	125.23	Expenses towards repairs & renovation of HO and Branches
6	Members' Welfare Fund	591.20	600.58	Cash Rewards to retired and deceased members
7	Reserve For Contingencies	28.68	24.23	Emergency aid paid towards deceased's family
8	Staff Welfare Fund	17.92	12.84	Payments towards medical aid to staff and dependent, Scholarship to staff, Assistance to club
9	Retired Member Welfare Fund	20.28	20.53	Reward to retired member
10.	Bad And Doubtful Debt Reserve	158.68	121.17	Write off NPA loan
11.	Social Obligation Fund	2.62	2.12	Water distribution on occasion of 06.12.2025 at Dadar
12	Dividend Equalization Fund	0.00	1566.26	
13	Reserve for General Purpose	25.00	0.00	Creation of Amrut Mahotsav Fund
13	Amrut Mahotsav Fund	1.25	0.00	Payment towards expenses related to Bank's Amrut Mahotsav

2. Asset liability management

Maturity pattern of certain items of assets and liabilities as on 31.03.2026 (Rs. in Lakh)

Particulars	Deposits	Advances	Investments	Borrowings	Foreign Currency assets	Foreign Currency liabilities
Day 1	NIL	651.40	NIL	NIL	NIL	NIL
2 to 7 days	21090.20	13.38	24950	NIL	NIL	NIL
8 to 14 days	NIL	7.29	10300	NIL	NIL	NIL
15 to 30 Days	9755.68	23.50	9800	NIL	NIL	NIL
31 days to 2 months	NIL	77.94	23891.21	NIL	NIL	NIL
Over 2 months and up to 3 months	23921.42	89.25	18373.10	NIL	NIL	NIL
Over 3 months and up to 6 Months	38235.08	426.49	43723.86	NIL	NIL	NIL
Over 6 months and up to 1 year	149602.24	7137.10	22805.01	NIL	NIL	NIL
Over 1 year and up to 3 years	138764.87	25014.52	16347.49	NIL	NIL	NIL
Over 3 years and up to 5 years	304.86	24777.48	27527.15	NIL	NIL	NIL
Over 5 years	99431.73	254968.84	72545.11	NIL	NIL	NIL
Total	481106.09	313187.19	270262.93	NIL	NIL	NIL

Maturity pattern of certain items of assets and liabilities as on 31.03.2025

(Rs. in Lakh)

Particulars	Deposits	Advances	Investments	Borrowings	Foreign Currency assets	Foreign Currency liabilities
Day 1	591.07	531.20		NIL	NIL	NIL
2 to 7 days	2520.12	2.66	34546.79	NIL	NIL	NIL
8 to 14 days	14381.86	17.62	NIL	NIL	NIL	NIL
15 to 30 Days	5849.20	16.64	NIL	NIL	NIL	NIL
31 days to 2 months	11125.22	49.75	5944.85	NIL	NIL	NIL
Over 2 months and up to 3 months	11002.44	74.90	15396.42	NIL	NIL	NIL
Over 3 months and up to 6 Months	36844.18	407.15	24335.55	NIL	NIL	NIL
Over 6 months and up to 1 year	135698.70	6646.21	41965.19	NIL	NIL	NIL
Over 1 year and up to 3 years	118310.50	27952.45	23560.16	NIL	NIL	NIL
Over 3 years and up to 5 years	157.53	22123.01	13915.61	NIL	NIL	NIL
Over 5 years	101974.66	254499.80	55366.29	NIL	NIL	NIL
Total	438455.48	312321.39	2,15,030.86	NIL	NIL	NIL

2. Investment

a) Composition of Investment Portfolio as at 31.03.2026

(Rs. in Lakh)

Issuer	Investments in India							Investments Outside India				Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Government Securities	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investments outside India	
Held to Maturity												
Gross	114570.75	NIL	NIL	NIL	NIL	NIL	114570.75	NIL	NIL	NIL	NIL	114570.75
Less: Provision for non-performing investments (NPI)	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Net	114570.75	NIL	NIL	NIL	NIL	NIL	114570.75	NIL	NIL	NIL	NIL	114570.75
Available for Sale												
Gross	12531.18	NIL	310.00	NIL	NIL	39200.00	52041.18	NIL	NIL	NIL	NIL	52041.18
Less: Provision for depreciation and NPI	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Net	12531.18	NIL	310.00	NIL	NIL	39200.00	52041.18	NIL	NIL	NIL	NIL	52041.18
Held for Trading												
Gross	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Less: Provision for depreciation and NPI	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Net	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Total Investments		NIL		NIL	NIL			NIL	NIL	NIL	NIL	
Less: Provision for nonperforming investments	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Less: Provision for depreciation and NPI	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Net	127101.93	NIL	310.00	NIL	NIL	39200.00	166611.93	NIL	NIL	NIL	NIL	166611.93

c) Composition of Investment Portfolio as at 31.03.2025

(Rs. in Lakh)

Issuer	Investments in India							Investments Outside India				Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Government Securities	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investments outside India	
Held to Maturity												
Gross	104237.48	NIL	NIL	NIL	NIL	NIL	104237.48	NIL	NIL	NIL	NIL	104237.48
Less: Provision for nonperforming investments (NPI)	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Net	104237.48	NIL	NIL	NIL	NIL	NIL	104237.48	NIL	NIL	NIL	NIL	104237.48
Available for Sale												
Gross	4138.38	NIL	300.00	NIL	NIL	21300.00	25738.38	NIL	NIL	NIL	NIL	25738.38
Less: Provision for depreciation and NPI	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Net	4138.38	NIL	300.00	NIL	NIL	21300.00	25738.38	NIL	NIL	NIL	NIL	25738.38
Held for Trading												
Gross	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Less: Provision for depreciation and NPI	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Net	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Total Investments	NIL	NIL		NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Less: Provision for nonperforming investments	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Less: Provision for depreciation and NPI	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Net	108375.86	NIL	300.00	NIL	NIL	21300.00	129975.86	NIL	NIL	NIL	NIL	129975.86

a) **Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve** (Rs. in Lakh)

Sr.No.	Particulars	31st March, 2026	31st March, 2025
i)	Movement of provisions held towards depreciation on investments & Investment Diminution		
a)	Opening balance	972.98	972.98
b)	Add: Provisions made during the year	0.00	0.00
c)	Less: Write off / write back of excess provisions during the year	0.00	0.00
d)	Closing balance	972.98	972.98
ii)	Movement of Investment Fluctuation Reserve		
a)	Opening balance	2,785.02	2,535.02
b)	Add: Amount transferred during the year	0.00	250.00
c)	Less: Drawdown	0.00	0.00
d)	Closing balance	2785.02	2785.02
iii)	Closing balance in IFR as a percentage of closing balance of investments in AFS and HFT/Current category	5.24%	10.82%

b) **Sales and transfers to / from HTM category**

Bank has made Sale of 19AFS Securities amounting to Rs.94,96,15,504.88 and has not done transfers to/from HTM category during the current financial year.

c) **Non-SLR investment portfolio**

i) **Non-performing non-SLR investments** (Rs. in Lakh)

Particulars	31 st March, 2026	31 st March, 2025
Opening Balance	NIL	NIL
Add: Additions during the year	NIL	NIL
Less: Reductions during the above period	NIL	NIL
Closing Balance	NIL	NIL
Total provisions held	NIL	NIL

ii) **Issuer composition of non-SLR investments as on 31.03.2026**

(Rs. in Lakh)

Sr. No.	Issuer	Amount	Extent of Private Placement	Extent of 'below Investment grade' Securities	Extent of 'unrated securities'	Extent of 'unlisted' securities
1	PSUs	NIL	NIL	NIL	NIL	NIL
2	FIs	NIL	NIL	NIL	NIL	NIL
3	Banks	NIL	NIL	NIL	NIL	NIL
4	Private Corporates	NIL	NIL	NIL	NIL	NIL
5	Subsidiaries/Join Ventures	NIL	NIL	NIL	NIL	NIL
6	Others	39,200.00	NIL	NIL	NIL	39,200.00
	Total	39,200.00	NIL	NIL	NIL	39,200.00
7	Provision held towards depreciation	NIL	NIL	NIL	NIL	NIL

Issuer composition of non-SLR investments as on 31.03.2025

(Rs. in Lakh)

Sr. No.	Issuer	Amount	Extent of Private Placement	Extent of 'below Investment grade' Securities	Extent of 'unrated securities'	Extent of 'unlisted' securities
1	PSUs	NIL	NIL	NIL	NIL	NIL
2	FIs	NIL	NIL	NIL	NIL	NIL
3	Banks	NIL	NIL	NIL	NIL	NIL
4	Private Corporates	NIL	NIL	NIL	NIL	NIL
5	Subsidiaries/Join Ventures	NIL	NIL	NIL	NIL	NIL
6	Others	21,300.00	NIL	NIL	NIL	21,300.00
	Total	21,300.00	NIL	NIL	NIL	21,300.00
7	Provision held towards depreciation	NIL	NIL	NIL	NIL	NIL

d) Repo transactions (in face value terms)

Transactions during the current year 2025-26 NIL (P.Y.- NIL)

4. Asset Quality:

a) Classification of advances and provisions held as on 31.03.2026

(Rs. in Lakh)

Particulars	Standard	Non-Performing				Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances	
Gross Standard Advances and NPAs						
Opening Balance	298142.45	4648.34	6003.60	3527.08	14179.02	312321.47
Add: Additions during the year	129628.27	2688.82	4121.58		6810.40	136438. 67
Less: Reductions during the year	132032.80	0	55.70	3489.73	3545.43	135578.23
Closing balance	295737.92	7337.16	10069.48	37.35	17443.99	313181.90
Reductions in Gross NPAs due to:						
Upgradation			55.70	3123.39	3179.09	3179.09
Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)				207.03	207.03	207.03
Write-offs				159.31	159.31	159.31
Provisions (excluding Floating Provisions)						
Opening balance of provisions held	1,233.49	4,654.32	6,010.92	3,535.30	14,200.54	15,434.03
Add: Fresh provisions made during the year		2689.26	4060.00		6749.26	6749.26
Less: Excess provision reversed/ Write-off loans				3497.95	3497.95	3497.95
Closing balance of provisions held	1,233.49	7343.58	10070.92	37.35	17451.85	18685.34

Particulars	Standard	Non-Performing				Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances	
Net NPAs	0	0	0	0		0
Opening Balance				0		
Add: Fresh additions during the year				0		
Less: Reductions during the year	0	0	0	0		0
Closing Balance						
Floating Provisions					0	
Opening Balance					0	
Add: Additional provisions made during the year					0	
Less: Amount drawn down ¹⁵ during the year					0	
Closing balance of Floating provisions						
Technical write-offs and the recoveries made thereon					0	
Opening balance of Technical/ Prudential written-off accounts					0	
Add: Technical/ Prudential write-offs during the year						
Less: Recoveries made from previously technical/ prudential written-off accounts during the year					0	
Closing balance	0	0	0	0		0

a) Classification of advances and provisions held as on 31.03.2025

(Rs. in Lakh)

Particulars	Standard	Non-Performing				Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances	
Gross Standard Advances and NPAs						
Opening Balance	2,94,166.61	4373.83	3504.48	5130.22	13008.63	307175.14
Add: Additions during the year	1,31,929.84	847.48	3148.62	0	3996.10	135925.94
Less: Reductions during the year	1,27,954.08	572.97	649.50	1603.14	2825.61	130779.69
Closing balance	2,98,142.37	4648.34	6003.60	3527.08	14179.12	312321.39
Reductions in Gross NPAs due to:						
Upgradation	-	268.69	412.70	1431.30	2112.69	2112.69
Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)	-	304.29	146.28	141.19	591.76	591.76
Write-offs	-	-	90.53	30.64	121.17	121.17



Particulars	Standard	Non-Performing				Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances	
Provisions (excluding Floating Provisions)						
Opening balance of provisions held	1197.49	437.29	7280.16	5527.26	13,244.70	14,442.20
Add: Fresh provisions made during the year	36.00	4217.03		0	4217.03	4253.03
Less: Excess provision reversed/ Write-off loans	0	0	1269.24	1991.96	3261.20	3261.20
Closing balance of provisions held	1233.49	4654.32	6010.92	3535.30	14200.53	15434.03
Net NPAs						
Opening Balance		0	0	0	0	
Add: Fresh additions during the year					0	
Less: Reductions during the year					0	
Closing Balance		0	0	0	0	
Floating Provisions						
Opening Balance						
Add: Additional provisions made during the year						0
Less: Amount drawn down ¹⁵ during the year						0
Closing balance of Floating provisions						0
Technical write-offs and the recoveries made thereon						
Opening balance of Technical/ Prudential written-o accounts						
Add: Technical/ Prudential write-os during the year						0
Less: Recoveries made from previously technical/ prudential written-o accounts during the year						0
Closing balance						0

Ratios (in percent)	31st March, 2026	31st March, 2025
Gross NPA to Gross Advances	5.57%	4.54%
Net NPA to Net Advances	0.00%	0.00%
Provision coverage ratio	100.00%	100.00%

b) Sector-wise Advances and Gross NPAs

(Rs. in Lakh)

Sector *		31st March, 2026 (as of March 31, 2026)			31st March, 2025 (as of March 31, 2025)		
Sr. No	Particulars	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
A	Priority Sector						
1	Agriculture and allied activities	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
2	Advances to the industry sector eligible as priority sector lending	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
3	Services	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
4	Personal loans	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
	Sub-total (A)	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
B	Non-Priority Sector						
1	Agriculture and allied activities	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
2	Advances to industries sector	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
3	Services	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
4	Personal loans	313181.90	17443.99	5.57	312321.39	14179.02	4.54
	Sub-total (B)	313181.90	17443.99	5.57	312321.39	14179.02	4.54
	TOTAL (A+B)	313181.90	17443.99	5.57	312321.39	14179.02	4.54

* Sub-sectors where the outstanding advances exceed 10% of the outstanding total advances to that sector is disclosed separately.

c) Overseas Assets, NPAs and revenue:

Bank does not have overseas assets, NPA and Revenue during FY 2025-26 and FY 2024-25.

d) Particulars of resolution plan and restructuring

Details of accounts subjected to restructuring in Current Year – NIL (Previous Year – NIL)

e) Disclosure of transfer of loan exposures

No such transactions during F.Y. 2025-26 (P.Y. NIL)

f) Banks shall disclose details on the number and amount of frauds as well as the provisioning thereon as per template given below:

(Rs. in Lakh)

Particulars	31st March, 2026	31st March, 2025
Number of frauds reported	NIL	NIL
Amount involved in fraud (crore)	NIL	NIL
Amount of provision made for such frauds (crore)	NIL	NIL
Amount of Unamortized provision debited from other reserves as at the end of the year. (crore)	NIL	NIL

f) Disclosure under Resolution Framework for COVID-19-related Stress

A] The Bank has not sanctioned any MSME Restructuring proposals under RBI Circular Ref No. DBR.No.BP. VC.18/21.04.048/2018-19 dated 01.01.2019 (extended under Resolution Framework 1.0 of Aug'20 and Resolution Framework 2.0 of May'21) for current year as well as previous year

B] The Bank has not sanctioned any restructuring proposals as per RBI Circular Ref. No. DOR.No.BP.BC/3/21.04.048/2020-21 dated August 6, 2020 and RBI Circular Ref. No. DOR.STR.REC.11/21.04.048/2021-22 dated May 5, 2021 for current year as well as previous year.



5. Exposure

a) Exposure to real estate sector

Category		March 31, 2026	March 31, 2025
1.	Direct exposure		
(a)	Residential Mortgages	19491.05	19,337.94
	Lending fully secured by mortgages on residential property that is or will be occupied by the borrower or that is rented of the above individual having housing loans eligible for inclusion in priority sector advances	19491.05	19,337.94
		NIL	NIL
(b)	Commercial Real Estate –	NIL	NIL
	Lending secured by mortgages on commercial real estates	NIL	NIL
(c)	of the above non-fund based (NFB) limits	NIL	NIL
	Investments in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitised exposures –	NIL	NIL
	a. Residential,	NIL	NIL
	b. Commercial Real Estate	NIL	NIL
2.	Indirect Exposure	NIL	NIL
	Fund based and non-fund-based exposures on National Housing Bank (NHB) and Housing Finance Companies (HFCs)Of the above Non-fund based exposures on National Housing Bank (NHB) and Housing Finance Companies (HFCs)	NIL	NIL
	Any other - Indirect Exposure	NIL	NIL
Total		19491.05	19,337.94

b) Exposure to capital market

Sr. No.	Particulars	31st March, 2026	31st March, 2025
i)	Direct investment in equity shares, convertible bonds, convertible debentures and units of equity oriented mutual funds, the corpus of which is not exclusively invested in corporate debt;	39,200.00	21,600.00
ii)	Advances against shares / bonds / debentures or other securities or on clean basis to individuals for investment in shares (including IPOs / ESOPs), convertible bonds, convertible debentures, and units of equity oriented mutual funds;	NIL	NIL
iii)	Advances for any other purposes where shares or convertible bonds or convertible debentures or units of equity oriented mutual funds are taken as primary security;	NIL	NIL
iv)	Advances for any other purposes to the extent secured by the collateral security of shares or convertible bonds or convertible debentures or units of equity oriented mutual funds i.e. where the primary security other than shares / convertible bonds / convertible debentures / units of equity oriented mutual funds does not fully cover the advances;	NIL	NIL
v)	Secured and unsecured advances to stockbrokers and guarantees issued on behalf of stockbrokers and market makers;	NIL	NIL
vi)	Loans sanctioned to corporates against the security of shares / bonds / debentures or other securities or on clean basis for meeting promoter s contribution to the equity of new companies in anticipation of raising resources;	NIL	NIL
vii)	Bridge loans to companies against expected equity flows / issues;	NIL	NIL
viii)	Underwriting commitments taken up by the banks in respect of primary issue of shares or convertible bonds or convertible debentures or units of equity oriented mutual funds;	NIL	NIL
ix)	Financing to stockbrokers for margin trading;	NIL	NIL
x)	All exposures to Venture Capital Funds (both registered and unregistered)	NIL	NIL
Total exposure to capital market		39,200.00	21,600.00

c) Risk Category-wise country exposure

The Bank does not have any foreign country exposure in current year (Previous year NIL)

d) Unsecured advances

(Rs. in Lakh)

Particulars	31st March, 2026	31st March, 2025
Total unsecured advances of the bank	NIL	NIL
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	NIL	NIL
Estimated value of such intangible securities	NIL	NIL

e) Factoring Exposure

The Bank does not have any Factoring Exposure for current year (Previous Year-NIL)

6. Concentration of deposits, advances, exposures and NPAs

a) Concentration of deposits

(Rs. in Lakh)

Particulars	31st March, 2026	31st March, 2025
Total deposits of the twenty largest depositors	36,088.61	24,550.14
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	7.50%	5.59%

b) Concentration of advances

(Rs. in Lakh)

Particulars	31st March, 2026	31st March, 2025
Total advances to the twenty largest borrowers	1164.44	1192.07
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	0.37%	0.38%

Advances are computed based on credit exposure i.e. funded and non-funded limits including derivatives exposure where applicable. The sanctioned limits or outstanding, whichever are higher, are reckoned. However, in case of fully drawn term loans, where there is no scope for re-drawal of any portion of the sanctioned limit, Bank has reckoned the outstanding as the credit exposure.

With reference to Master Circular RBI/2023-24/114DoR.CRE.REC.71/07.10.002/2023-24 dated January 16, 2024 "Exposure Norms and statutory / Other Restrictions - UCBs", in the above credit exposure loans and advances granted against the security of bank's own term deposits are excluded.

c) Concentration of exposures

(Rs. in Lakh)

Particulars	31st March, 2026	31st March, 2025
Total exposure to the twenty largest borrowers / customers	1164.44	1192.07
Percentage of exposures to the twenty largest borrowers / customers to the total exposure of the bank on borrowers / customers	0.37%	0.38%

d) Concentration of NPAs

(Rs. in Lakh)

Particulars	31st March, 2026	31st March, 2025
Total Exposure to the top twenty NPA accounts	317.35	316.62
Percentage of exposures to the twenty largest NPA exposure to total Gross NPAs.	1.82%	2.23%

7. Derivatives

The bank has not entered into any transactions in derivatives in the current and previous year.

8. Disclosure of complaints

a) Summary information on complaints received by the bank from customers and from the Offices of Banking Ombudsman (OBOs)

Sr. No	Particulars	31st March, 2026	31st March, 2025
1	Complaints received by the bank from its customers		
2	Number of complaints pending at beginning of the year	NIL	NIL
3	Number of complaints received during the year	110	130
	Number of complaints disposed during the year	110	130
3.1	Of which, number of complaints rejected by the bank	NIL	NIL

4		Number of complaints pending at the end of the year	NIL	NIL
5		Maintainable complaints received by the bank from OBOs		
		Number of maintainable complaints received by the bank from OBOs	8	1
	5.1.	Of 5, number of complaints resolved in favour of the bank by Bos	8	1
	5.2	Of 5, number of complaints resolved through conciliation/mediation/advisories issued by Bos	NIL	NIL
	5.3	Of 5, number of complaints resolved after passing of Awards by BOs against the bank	NIL	NIL
6		Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	NIL	NIL

b) **Top five grounds*of complaints received by the bank from customers**

Grounds of complaints, (i.e. complaints relating to)	Number of complaints pending at the beginning of the year i.e. as on 01.04.2025	Number of complaints received during the year i.e. during 2025-26	% increase/ decrease in the number of complaints received over the previous year i.e. 2024-25	Number of complaints pending at the end of the year i.e. as on 31.03.2026	Of 5, number of complaints pending beyond 30 days
Current year 31.03.2026					
Ground-1 ATM related	0	21	-8.70%	0	-
Ground-2- Digital/ Mobile/Internet banking	0	49	-5.77%	0	-
Ground-3 - Loan related	0	13	116.67%	0	-
Ground-4 - Online fraudulent transaction	0	6	20%	0	-
Ground-5 · Account related	0	10	-65.52%	0	-
Others	0	11	-31.25%	0	-
Total	0	110	-16.03%	0	0
Previous year (31.03.2025)					
Grounds of complaints, (i.e. complaints relating to)	No. of complaints pending at the beginning of the year i.e. as on 01.04.2024	No. of complaints received during the year i.e. during 2024-25	% increase/ decrease in the number of complaints received over the previous year i.e. 2023-24	No of complaints pending at the end of the year i.e. as on 31.03.2025	Of 5, number of complaints pending beyond 30 days
Ground-1 ATM related	0	23	9.52%	0	0
Ground-2- Digital/ Mobile/Internet banking	0	52	-20.00%	0	0
Ground-3 - Loan related	0	6	-40.00%	0	0
Ground-4 - Online fraudulent transaction	0	5	0.00%	0	0
Ground-5 · Account related	0	29	52.63%	0	0
Others	0	16	14.29%	0	0
Total	0	131	-2.29%	0	0

*As per Master List for identifying grounds of complaints as provided in Appendix 1 to circular CEPD.CO.PR.D. Cir. No.01/13.01.013/2020-21 dated January 27, 2021 on Strengthening the Grievance Redress Mechanism of Bank's .

1. ATM/Debit Cards	2. Credit Cards	3. Internet/Mobile/ Electronic Banking	4. Account opening/ diculty in operation of accounts
5. Mis-selling/Para-banking	6. Recovery Agents/ Direct Sales Agents	7. Pension and facilities for senior citizens/ dierently abled	8. Loans and advances

9. Levy of charges without prior notice/ excessive charges/ foreclosure charges	10. Cheques/ drafts/ bills	11. Non-observance of Fair Practices Code	12. Exchange of coins, issuance/ acceptance of small denomination notes and coins
13. Bank Guarantees/ Letter of Credit and documentary credits	14. Sta behavior	15. Facilities for customers visiting the branch/ adherence to prescribed working hours by the branch, etc.	16. Others

Note: Maintainable complaints refer to complaints on the grounds specifically mentioned in Integrated Ombudsman Scheme, 2021 and covered within the ambit of the Scheme

9. Other Disclosures

a) Business ratios :

Sr.No.	Particular	31st March, 2026	31st March, 2025
i)	Interest Income as a percentage to Working Funds	8.45%	8.58%
ii)	Non-interest income as a percentage to Working Funds	0.51%	0.44%
iii)	Cost of Deposits	6.95%	7.20%
iv)	Net Interest Margin	3.60%	3.66%
v)	Operating Profit as a percentage to Working Funds	2.22%	2.17%
vi)	Return on Average Assets	1.33%	1.42%
vii)	Business (deposits plus advances) per employee (in lakh)	2767.55	2453.52
viii)	Profit per employee (in lakh)	26.97	25.72

b) The Bank has not received any commission from Bank assurance business for the current year as well as previous year.

c) The Bank has not received any commission from the Marketing & Distribution function for the current year as well as the previous year

d) The Bank has neither purchased nor sold any priority sector lending Certificates during the current year as well as the previous year.

e) Provisions and contingencies:

(Rs. in lakh)

Sr. No.	Provision debited to Profit and Loss Account	31st March, 2026	31st March, 2025
i)	Provisions for NPI	NIL	NIL
ii)	Provision towards NPA	3410.00	1077.00
iii)	Provision made towards Income tax	0.00	0.00
iv)	Other Provisions and Contingencies (with details)	0.00	0.00
	Current Tax	2705.10	3359.20
	Deferred Tax	(903.40)	(264.26)
a.	Provision for Standard Assets	0.00	36.00

f) Payment of DICGC Insurance Premium

(Rs. in lakh)

Sr. No.	Particulars	31st March, 2026	31st March, 2025
1	Payment of DICGC Insurance Premium	535.62	514.46
2	Arrears in payment of DICGC premium	NIL	NIL

g) Disclosure of facilities granted to director and their relatives

(Rs. in lakh)

Sr. No.	Particulars	31st March, 2026	31st March, 2025
1.	Fund Based:	194.50	58.75
2.	Non-Fund Based	NIL	NIL

10. Addition of Rs. 35930/- to the statutory reserves (excluding appropriations) during the year is made as per the provisions of the Bye-Laws consisting of the following items.

Particulars	Amount in Rs.	
	FY 2025-26	FY 2024-25
Re-Admission Fees	3,150.00	2920.00
Entrance Fees	32,780.00	37892.00
Total	35,930.00	40,812.00



11. During the year, the Bank has written off an amount of Rs. 1,59,00,271.16 (Previous year written off in. Rs. 1,21,17,360.22) towards bad debts which is identified by the Management as irrecoverable, approved by the AGM and Board of Directors. The said amount has been fully provided for and written off from the Bad & Doubtful Debt Reserve.
In compliance with Para 13 and 14 of the Reserve Bank of India's Master Direction on Financial Statements – Presentation and Disclosures (Updated as on April 01, 2025), the Bank undertook a review of its Internal / Office Accounts. As per the prescribed guidelines, credit entries outstanding for more than five years are required to be segregated and transferred to a separate “Blocked Account”, which is disclosed under the head “Others” in the financial statements. Accordingly, during the year, the Bank transferred an amount of Rs. 1,28,24,965.60 to the Blocked Account, in line with the regulatory requirements.
12. During the current financial year, no monetary penalty has been imposed on the Bank by the Reserve Bank of India (RBI).
13. The Bank has completed 75 years of service during FY 2026-27. In order to commemorate this milestone, the Bank has planned various welfare, employee engagement, member-centric and commemorative activities during the year. Accordingly, the Bank has created a separate fund namely “**Amrut Mahotsav Fund**”. During the year, an amount of **Rs.25.00 Lakhs** has been transferred from “**Reserves for General Purpose**” to the said fund for meeting the expenditure relating to the Amrut Mahotsav celebrations and associated activities. The balance in the fund shall be utilized exclusively for the aforesaid purpose.
14. There was a court case which was pending in the High Court between The Municipal Co-Operative Bank Ltd., Mumbai and its employee. Bank has deposited Rs. 11,05,000 /- with the court. The said Case has been settled, and the Court has refunded the Deposit with Interest”.
15. The information in respect of their registration under the Micro, Small, Medium Enterprises Development Act, 2006 is not received from suppliers / service providers by the Bank. Hence, information relating to the cases of delays if any, in payments to such enterprises or of interest payments due to such delay could not be given.
16. During FY 2012–13, the Bank had made a provision of Rs. 597.68 Lakhs towards Voluntary Retirement Scheme (VRS) costs, based on proposed LBT introduction. Since the liability is no longer required, the said provision has been reversed during the current year and credited to the Statement of Profit and Loss, resulting in a gain of Rs.597.68 lakhs.
17. During the year the Bank has collected SGF of Rs. 44,22,794.00 at 5 Rupees per Thousand. The Closing Balance as on 31.03.2026 is Rs. 1,13,37,64,986.40.
18. The Interest of Rs. 7,88,79,949.52 earned on Securities Earmarked for SGF has been considered as Income during the year.
19. The appropriation of Profit is separately disclosed in the annual report.
20. Previous year's figures have been regrouped / rearranged wherever necessary to confirm the layout of the accounts for the current year.

FOR THE MUNICIPAL CO-OPERATIVE BANK LTD., MUMBAI

FOR M/S LAHOTI KASAT AND CO.

CHARTERED ACCOUNTANTS

FIRM REG. NO. 105509W

(CA ROHIT KASAT)

PARTNER

M.No. 151410

UDIN: 26151410RWIGZJ7176

PLACE: MUMBAI

DATE: 24/06/2026

(V.H. RAVADKA)

GENERAL MANAGER

(A.N. BAGUL)

DIRECTOR

(M. G. THAKARE)

DIRECTOR

(A. B. AMBI)

VICE CHAIRMAN

(K.B. GANDHI)

CHAIRMAN

FORM NO. N-1.
[See section 81 and rule 69 (3)]
INDEPENDENT AUDITOR'S REPORT

To,

**Hon. Members of
 The Municipal Co-operative Bank Ltd., Mumbai
 Municipal Bank Bhavan,
 245, P.D'Mello Road, Fort Mumbai**

Ref.: - Appointment Letter Reference No. GM/373/2025-2026, Dated 12.11.2025

Report on the Financial Statements as a Statutory Auditor

1. We have audited the accompanying financial statements of the **The Municipal Co-operative Bank Ltd., Mumbai** which comprise the Balance Sheet as at 31st March 2026 and the Statement of Profit and Loss for the year ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information incorporated in these financial statements of the Bank's head office along with its 21 Branches audited by us for the period 1st April 2025 to 31st March 2026.

Management's Responsibility for the Financial Statements

2. Management is responsible for the preparation of these financial statements in accordance with Maharashtra Co-operative Societies Act, 1960, Banking Regulation Act, 1949 (A.A.C.S.) and RBI Guidelines. This responsibility includes the design, implementation, and maintenance of internal control relevant to the preparation of the financial statements that are free from material misstatement, whether due to fraud or error.

Auditor's Responsibility

3. Our responsibility is to express an opinion on these financial statements based on our audit. We conducted our audit in accordance with the applicable Standards by The Institute of Chartered Accountants of India and under the MCS Act / BR Act / RBI guidelines. Those Standards require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the financial statements are free from material misstatement, whether due to fraud or error.
4. An audit involves performing procedures to obtain audit evidence about the amounts and disclosures in the financial statements. The procedures selected depend on the auditor's judgment, including the assessment of the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error. In making those risk assessments, the auditor considers internal control relevant to the Bank's preparation and fair presentation of the financial statements in order to design audit procedures that are appropriate in the circumstances. An audit also includes evaluating the appropriateness of accounting policies used and the reasonableness of the accounting estimates made by management, as well as evaluating the overall presentation of the financial statements.
5. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide basis for our audit opinion.

Opinion

6. In our opinion as shown by books of bank and to the best of our knowledge and according to the explanation given to us, subject to our observation and remarks given separately for Head office and Branches as per our audit report of even date, the said accounts together with the notes there on give the information required by the Banking Regulation Act, 1949 (A.A.C.S.) as well as the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, the Maharashtra Cooperative Societies Rules 1961, and any other applicable Acts, and or circulars issued by the Registrar, in the manner so required for the bank and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India:

- i in the case of the Balance Sheet, of the state of affairs of the Bank as at 31st March, 2026,
- ii. in the case of the Statement of profit and loss of the profit/loss for the year ended on 31st March, 2026; and
- iii. in case of Cash Flow Statement, of the cash flow for the year ended as at 31st March, 2026.



Report on Other Legal and Regulatory Matters

7. The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in accordance with the provisions of Section 29 of the Banking Regulation Act, 1949 read with provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 & Maharashtra Co-operative Societies Rules 1961.
8. **Subject to the limitations of the audit indicated in above paragraph we report that:**
- (a) We have obtained all the information and explanations which, to the best of our knowledge and belief, were necessary for the purpose of our audit and have found them to be satisfactory.
 - (b) The transactions of the Bank, which have come to our notice, have been within the powers of the Bank.
 - (c) The returns received from the offices and branches of the Bank have been found adequate for the purposes of our audit.
9. In our opinion, the Balance Sheet and Profit and Loss Account comply with applicable Accounting Standards.
10. **We further report that:**
- (i) The Balance Sheet and Profit and Loss Account dealt with by this report are in agreement with the books of account and the returns.
 - (ii) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as appears from our examination of those books.
 - (iii) The reports on the accounts of the branches audited by us / branch auditors have been dealt with in preparing our report in the manner considered necessary by us.
 - (iv) For the year 2025-2026 under audit, the bank has been awarded "A" classification.

FOR THE MUNICIPAL CO-OPERATIVE BANK LTD., MUMBAI

For **M/s. LAHOTI KASAT AND CO.**
Chartered Accountants
FRN 105509W

(CA ROHIT KASAT)
Partner
M.No.151410
UDIN: 26151410RWIGZJ7176
Place: Mumbai
Date: 24/06/2026

Sd/-
V.H. RAVADKA
GENERAL MANAGER

Sd/-
A.N. BAGUL
DIRECTOR

Sd/-
K.B. GANDHI
CHAIRMAN

Sd/-
M.G. THAKARE
DIRECTOR

Sd/-
A.B. AMBI
VICE CHAIRMAN

CASH FLOW STATEMENT FOR THE YEAR ENDED 31 MARCH 2026

		31-03-2026		31-03-2025	
		Amount	Amount	Amount	Amount
		In Rupees	In Rupees	In Rupees	In Rupees
A.	CASH FLOW FROM OPERATING ACTIVITIES :				
	Net Profit before Tax & Extraordinary Items		1,04,45,48,024		1,12,28,25,168
	Adjustments for :				
	Depreciation on Fixed assets	1,07,71,255		1,06,17,905	
	Interest on MWF	5,74,26,526		5,17,48,572	
	Interest on Earmarked Government Securities	-		7,63,33,052	
	Provision for bad debts	34,10,00,000		10,77,00,000	
	Provision for standard asset	-		36,00,000	
	Loss on sale of Fixed Asset	2,77,848		3,12,279	
	Profit on sale of Asset	(783)		(52,000)	
	Amortisation of premium on securities	25,18,761		18,70,470	
	Deferred Tax	(9,03,40,305)	(32,16,53,301)	(2,64,25,656)	22,57,04,621
	Provision for Income tax				
	Operating profit before working capital changes		1,36,62,01,326		1,34,85,29,789
	Adjustments for :				
	(Increase) / Decrease in Operating Assets :-				
	(Increase) / Decrease in Investments	(3,17,36,06,908)		(1,34,32,25,745)	
	(Increase) / Decrease in Advances	(10,19,19,815)		(52,67,42,527)	
	(Increase) / Decrease in Interest Receivable	(11,86,20,340)		(10,08,27,199)	
	(Increase) / Decrease in Other Assets	(6,27,20,947)		2,89,95,72,983	
	(Decrease) / Increase in Deposits	4,26,50,61,889		1,26,93,87,867	
	(Decrease) / Increase in Overdue Interest Reserve	7,31,81,610		4,61,60,793	
	(Decrease) / Increase in Interest Payable	(4,41,51,364)		4,98,37,874	
	(Decrease) / Increase in Other Liabilities	(15,70,61,649)		(3,07,67,33,989)	
	Receipts / (payments) from funds	(6,88,35,538)		(5,76,06,032)	
	Reversal of excess provision of Previous Year (Net)	39,59,461		46,42,185	
	Recoveries from written off accounts	75,75,231	74,83,03,525	28,88,254	(83,26,45,537)
	Cash generated from operations		2,11,45,04,850		51,58,84,252
	Direct Taxes		(27,05,10,000)		(33,59,20,000)
	Net cash generated from operating activities		1,84,39,94,850		17,99,64,252
B.	CASH FLOW FROM INVESTING ACTIVITIES :				
	Purchase/ (sale) of Fixed Assets	(68,70,766)		(40,64,018)	
	Amortisation of premium on securities	(25,18,761)	(93,89,527)	(18,70,470)	(59,34,488)
	Net Cash (used in)/ generated from Investment activities		(93,89,527)		(59,34,488)



		31-03-2026		31-03-2025	
		Amount	Amount	Amount	Amount
		In Rupees	In Rupees	In Rupees	In Rupees
C.	CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES :				
	Proceeds from issue / (redemption) of shares	3,05,25,600		14,79,91,700	
	Dividend paid	(27,90,00,000)	(24,84,74,400)	(25,20,00,000)	(10,40,08,300)
	Net Cash (used in)/ generated from Financing activities		(24,84,74,400)		(10,40,08,300)
	Net (decrease)/increase in cash and cash equivalents		1,58,61,30,923		7,00,21,465
	Opening balance of cash and cash equivalents		10,58,64,96,819		10,51,64,75,354
	Closing balance of cash and cash equivalents		12,17,26,27,742		10,58,64,96,819
	Cash and cash equivalents comprise of:				
	Cash on Hand		26,76,31,632		35,24,46,740
	Balances with Banks		1,94,03,96,110		2,61,85,50,079
	Highly liquid investments (Fixed Deposits)		9,96,46,00,000		7,61,55,00,000
	Total		12,17,26,27,742		10,58,64,96,819

Notes:

1. Cash and Cash equivalents include highly liquid short term investments in form of cash balances held in current accounts with other banks (including Term Deposits) and Money at call and short notice.
2. Cash Flow statement is prepared using indirect method as mentioned in AS -3
In terms of our report attached.

FOR THE MUNICIPAL CO-OPERATIVE BANK LTD., MUMBAI

For **M/s. LAHOTI KASAT AND CO.**
Chartered Accountants
FRN 105509W

(CA ROHIT KASAT)
Partner
M.No.151410
UDIN: 26151410RWIGZJ7176
Place: Mumbai
Date: 24/06/2026

Sd/-
V.H. RAVADKA
GENERAL MANAGER

Sd/-
A.N. BAGUL
DIRECTOR

Sd/-
K.B. GANDHI
CHAIRMAN

Sd/-
M.G. THAKARE
DIRECTOR

Sd/-
A.B. AMBI
VICE CHAIRMAN

POSITION AT A GLANCE ANNEXURE - A

Name of Bank:	The Municipal Co-Operative Bank Ltd., Mumbai	
Registered Office Address:	Municipal Bank Bhavan, 245 P. D'Mello Road, Fort, Mumbai - 400 001 .	
Date of Registration	29.02.1952	
Date & Number of R.B.I. Licence:	UBD.MH.547P dt. 10.09.1986	
Jurisdiction	The area of operation of the Bank shall be confined to the Greater Mumbai and at such other places where the Municipal Corporation of Greater Mumbai has jurisdiction and or its office / offices.	
No. of Branches (and H.O.)	21 Branches and Head Office As on 31st March, 2026	
Membership:	Regular	66761
Paid up Share Capital:		157.16
Total Reserve & Funds:		872.16
Deposit:	Saving	1249.16
	Current	9.28
	Other	3552.62
Total Deposit		4811.06
Advances:	Secured	3131.82
	Unsecured	-
Total Advances		3131.82
Total % of Priority Sector:		NA
Total % of Weaker Section:		NA
Borrowings:		-
Investments:		2702.63
Gross NPA %:		5.57%
Net NPA%:		Nil
Overdues % :		2.12%
CRAR %		14.85
Audit Classification :		'A'
Profit for the year		77.40
	Officers	120
	Clerk	130
	Sub Staff	36
Total Staff		286
Working Capital:		6218.71

बैंकचे प्रगतिपत्रक (१९५३ ते २०२६)

(रुपये लाखात)

वर्ष अखेर	सभासद	भाग भांडवल	सक्तीची मासिक ठेव	इतर ठेवी	एकूण ठेवी	निधी	खेळते भांडवल
१९५३	६,८३०	९.७१	०.७७	१६.०३	१६.८०	०.५०	२८.०२
१९७०	२७,१३५	५३.२७	१५२.८२	३७०.०६	५२२.८९	१६.५७	६४४.३०
१९८०	४१,८८३	११३.०९	५३१.४२	४८९.७४	१,०२१.१७	१७०.०९	१,५०७.९६
१९९०	८१,३८३	६८२.११	३,२२३.६५	१,९९२.२७	५,२१५.९२	१,४०४.६०	१,४१५.५७
२०००	१,०२,१८७	२,९४९.९३	१६,३०१.४७	११,०१५.२८	२७,३१६.७५	८,२६९.९९	४३,७९१.३३
२००५	९१,९७९	५,८६०.९४	२६,८५९.३४	३८,१३९.१४	६४,९९८.४८	१४,८२७.१२	९३,९७४.२७
२०१०	९३,७४६	९,०३०.४४	४२,४६३.७०	४८,२९४.३२	९०,७५८.०२	१८,८७५.२६	१,३७,०४६.८२
२०१४	८७,८२३	१३,८४१.०३	७६,९५१.३४	१,१२,१९५.९१	१,८९,१४७.२५	२४,४९६.८४	२,५२,१३४.१०
२०१५	८७,६७९	१५,३३८.११	८४,९२६.८१	१,४९,७४४.६३	२,३४,६७१.४४	२६,६२७.१३	३,०३,०१२.०१
२०१६	८७,९४०	१६,६६९.५६	९२,०६८.१२	१,७६,९१८.२५	२,६८,९८६.३७	२८,९१४.८२	३,४६,११५.५६
२०१७	८६,४५२	१७,४२४.२०	९८,२८०.९४	२,२०,३३३.७९	३,१८,६१४.७३	३२,५३९.६६	४,०७,११८.०७
२०१८	८५,४३९	१५,७२३.३३	१,०२,१०८.४७	२,२०,४९३.३८	३,२२,६०१.८५	३६,४६८.०६	४,१८,४७६.७१
२०१९	८४,९१२	१५,८०७.४०	१,०३,५०१.३८	२,४४,६०७.८६	३,४८,१०९.२४	४१,५३३.३६	४,५३,४७६.७०
२०२०	८३,७२४	१५,८७८.६०	१,०६,३१२.०४	२,६८,६८७.४३	३,७४,९९९.४७	४५,६८३.९१	४,८२,५९३.२२
२०२१	८०,४८२	१५,४३३.७८	१,०८,०११.७८	२,८१,३९९.१३	३,८९,४१०.९१	४९,७३०.५९	५,०६,९९५.९७
२०२२	७६,३३३	१४,७६४.७२	१,०७,७५२.५६	२,६८,६४५.५६	३,७६,३९८.१२	५५,७२८.६३	५,०२,०४६.६५
२०२३	७३,८८८	१४,३५०.९६	१,०८,५९४.२७	२,७४,२७२.४६	३,८२,८६६.७३	६४,४८५.६७	५,२४,७२३.०१
२०२४	७१,०१३	१३,९३०.६२	१,११,१६९.६५	३,१४,५९१.९५	४,२५,७६१.६०	७२,५४९.३९	५,८०,५०५.२६
२०२५	६८,७४०	१५,४१०.५४	१,०१,३६२.८२	३,३७,०९२.६६	४,३८,४५५.४८	७९,१८८.३०	५,७१,९९२.६४
२०२६	६६,७६१	१५,७१५.८०	९८,८११.४५	३,८२,२९४.६४	४,८१,१०६.०९	८७,२१६.०८	६,२१,८७१.१६

कर्ज

(रुपये लाखात)

वर्ष	तातडीची कर्जे	मध्यम मुदतीचे व गृहनिर्माण कर्जे	कर्मचारी गृहबांधणी कर्जे	इतर कर्जे	एकूण कर्जे
१९५३	०.५२	४५.७३	-	-	४६.२५
१९७०	१९.३३	३३०.१३	-	-	३४९.४६
१९८०	६१.११	५५७.५३	-	-	६१८.६४
१९९०	५२०.००	५,९४४.३४	२५.१५	-	६,४८९.४९
२०००	३,१९०.९८	२३,१०७.३८	५३८.३३	५८८.५९	२७,४२५.२८
२००५	६,१३१.७१	५०,२३३.२१	६५१.३८	३१४.८९	५७,३३१.१९
२०१०	८,६६९.९९	७७,४९८.८५	६७८.१६	२९१.१९	८७,१३८.१९
२०१४	१३,१४९.७८	१,३४,८४६.४९	६४२.३१	५७७.४२	१,४९,२१६.००
२०१५	१४,६३८.०४	१,५२,५५२.६७	६२४.७०	७७५.६८	१,६८,५९१.०९
२०१६	१५,३६१.७२	१,८२,०७२.११	६६२.२०	७६०.१८	१,९८,८५६.२१
२०१७	१३,५९७.३९	१,९९,८६४.८२	६४४.८२	३४१.३८	२,१४,४४८.४१
२०१८	११,०६८.६०	२,२२,१५५.५५	५८१.०३	३४८.०३	२,३४,१५३.२१
२०१९	९,८४८.१६	२,२८,७५६.८१	५३७.५१	१,८३६.२१	२,४०,९७८.६९
२०२०	११,२९४.१०	२,४३,१७३.४८	१,२७९.२३	७३४.१७	२,५६,४८०.९८
२०२१	१०,२७१.५९	२,४६,७३०.२८	४२९.०१	६५४.९१	२,५८,०८६.७९
२०२२	११,१६९.०२	२,५३,२४६.३१	४१४.२६	४५३.५७	२,६५,२८३.१५
२०२३	१२,०२९.१९	२,७३,६७१.७७	४४२.८७	८३४.७९	२,८६,९७८.६२
२०२४	१३,८९०.६९	२,९१,८३८.०९	३७३.३३	१,०७३.०३	३,०७,१७५.१४
२०२५	१५,०२६.६७	२,९५,३८७.०९	४१५.३३	१,४९२.३०	३,१२,३२१.३९
२०२६	१४,२०८.००	२,९५,१२६.०४	४८८.८१	३,३५९.०५	३,१३,१८१.९०



सभासदांच्या पाल्यांचा सत्कार प्रसंगी उपस्थित सभासद व सभादांच्या पाल्यानां मार्गदर्शन करताना मा. तज्ञ संचालक श्री. सुनिल तु. जांगळे सोबत डावीकडून बँकेचे महाव्यवस्थापक श्री. विनोद ही. रावदका, मा. संचालक श्री. संतोष रा. दरेकर, श्री. नितिन का. बनसोडे, मा. संचालिका श्रीमती. कविता कि. विशे, श्रीमती लीना उ. इंगळे, मा. संचालक श्री. महेश ग. ठाकरे, श्री. किरण खं. आव्हाड, मा. तज्ञ संचालक श्री. श्रीकांत भा. सातवळेकर, मा. संचालक श्री. भानुदास वि. भोईर, श्री. अभिजित ना. बागुल, श्री. कुणाल र. कसबे, श्री. इंदल ता. राठोड, श्री. बिपीन अ. बोरीचा, श्री. गिरीष चि. जाधव, कर्मचारी प्रतिनिधी श्री. अनंत ग. धनावडे.



सभासद / सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव कार्यक्रमात सत्कार करताना मा. संचालक श्री. किरण खं. आव्हाड, श्री. भानुदास वि. भोईर, श्री. अभिजित ना. बागुल व बँकेचे मा. संचालक / संचालिका कर्मचारी प्रतिनिधी तसेच बँकेचे महाव्यवस्थापक उपस्थित होते.



नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लि. (NAFCUB) आयोजित भारत को. ऑप. बँकींग समिट २०२६ या कार्यक्रमात सन २०२५ करिता बेस्ट सायबर सिक्युरिटी इनिशिएटिव्ह, बेस्ट रिस्क मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह, बेस्ट डेटा सेंटर इम्प्लिमेंट” हे तीन पुरस्कार प्राप्त झाले. सदर पुरस्कार स्विकारताना (डावीकडून) बँकेचे मा. संचालक श्री. रविंद्र कि. दामोदरे, श्री. मुकेश व घुमरे, श्री. अभिजित ना. बागुल, श्री. महेश ग. ठाकरे, श्री. किरण खं. आव्हाड, श्री. भानुदास वि. भोईर.



बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष लोगोचे अनावरण मा. महापौर सौ. रितु तावडे यांचे हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी बँकेचे मा. कार्याध्यक्ष श्री. किशोर भा. गांधी, मा. तज्ञ संचालक श्री. सुनिल तु. जांगळे, मा. संचालक श्री. भानुदास वि. भोईर, श्री. किरण खं. आव्हाड, श्री. महेश ग. ठाकरे, श्री. अभिजित ना. बागुल, श्री. विष्णू ग. घुमरे, श्री. विवेक वि. आठवले, श्री. मुकेश व घुमरे, श्री. सुरेश तु. घारे, श्री. बिपीन अ. बोरीचा, श्री. संतोष रा. दरेकर, श्री. रविंद्र कि. दामोदरे, श्री. विजय ना. जाधव, श्री. कुणाल र. कसबे, श्री. इंदल ता. राठोड, श्री. नितिन का. बनसोडे, श्री. गिरीष चि. जाधव, श्री. राजेंद्र स. कराडे, मा. संचालिका, श्रीमती. कविता कि. विशे, श्रीमती. लीना उ. इंगळे, बँकेचे कर्मचारी प्रतिनिधी श्री. अनंत ग. धनावडे, श्री. चेतन प्रे. सामंत, बँकेचे महाव्यवस्थापक श्री. विनोद ही रावदका, उप. महाव्यवस्थापक श्री. भगवान पाटील व श्री. प्रशांत रेवडेकर उपस्थित होते.



दि महाराष्ट्र अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. यांचे मार्फत पगारदार नोकरांच्या बँक गटात सन-२०२५ करित “तृतीय पुरस्कार” मा.श्री. प्रविण दरेकर, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य यांच्या हस्ते स्विकारताना बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. रविंद्र त्रिभुवणे.




बँकिंग फ्रंटिअर्स या संस्थेमार्फत पगारदार बँक या गटात साल २०२५ करीता “बेस्ट पेमेंट्स ट्रान्सफॉर्मेशन व बेस्ट फ्रॉड सप्रेसन इनिशिएटिव्ह” हे दोन पुरस्कार प्राप्त झाले. सदर पुरस्कार स्विकारताना बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. शशिकांत आ. गाडगे व सहाय्यक महाव्यवस्थापक (प्रभारी) श्री. सुरेंद्र शि. चव्हाण



दि म्युनिसिपल को-ऑप. बैंक लिमिटेड, मुंबई




बैंकिंग फ्रंटिअर्स या संस्थेमार्फत
पगारदार बैंक या गटात
साल २०२५ चा
“बेस्ट पेमेंट्स ट्रान्सफॉर्मेशन
पुरस्कार”



नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को.ऑफ बँक्स
अॅण्ड क्रेडीट सोसायटीज लि.
(NAFCUB) आयोजित भारत को.ऑप
बँकींग समित २०२६ यांच्यामार्फत बँकेस
“बेस्ट रिस्क मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह पुरस्कार”



नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को.ऑफ बँक्स
अॅण्ड क्रेडीट सोसायटीज लि.
(NAFCUB) आयोजित भारत को.ऑप
बँकींग समित २०२६ यांच्यामार्फत बँकेस
“बेस्ट डेटा सेंटर इम्प्लेमेंटेशन पुरस्कार”



नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को.ऑफ बँक्स
अॅण्ड क्रेडीट सोसायटीज लि.
(NAFCUB) आयोजित भारत को.ऑप
बँकींग समित २०२६ यांच्यामार्फत बँकेस
“बेस्ट सायबर सिक्युरिटी इनिशिएटिव्ह पुरस्कार”



बैंकिंग फ्रंटिअर्स या संस्थेमार्फत
पगारदार बैंक या गटात
साल २०२५ चा
“बेस्ट फ्रॉड सप्रेसेशन इनिशिएटिव्ह पुरस्कार”



सर्वसाधारण कामकाज समिती सदस्य : (डावीकडून बसलेले) सहाय्यक महाव्यवस्थापक (प्रभारी) श्रीमती. कल्पना लवांदे, उप. महाव्यवस्थापक श्री प्रशांत रेवडेकर, महाव्यवस्थापक श्री. विनोद ही. रावदका, मा. संचालक श्री. विजय ना. जाधव, मा. संचालिका श्रीमती. लीना उ. इंगळे (मा.उपाध्यक्षा गुंतवणूक समिती), मा. संचालक श्री. सुरेश तु घारे (मा.उपाध्यक्ष सर्वसाधारण कामकाज समिती), श्री. अभिजित ना. बागुल (मा.अध्यक्ष सर्वसाधारण कामकाज समिती), मा. संचालक श्री. भानुदास वि. भोईर (मा. अध्यक्ष गुंतवणूक समिती), श्री. मुकेश व घुमरे, श्री. रविंद्र कि. दामोदरे, श्री. संतोष रा. दरेकर, श्री. विवेक वि. आठवले, (उभे) बँक कर्मचारी श्री. रोशन परुळेकर, श्री. रघुनाथ पवार, श्री. डाहयाभाई परमार.



कर्जव्यवहार समिती सदस्य, (डावीकडून बसलेले) बँक कर्मचारी श्रीमती. आरती जनाथे, वरिष्ठ व्यवस्थापक श्रीमती. सरोज मोहित, सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. रविंद्र त्रिभुवणे, उप महाव्यवस्थापक श्री. भगवान पाटील, मा. संचालक श्री. वुणाल र. कसबे (मा. उपाध्यक्ष कर्जव्यवहार समिती), श्री महेश ग. ठाकरे (अध्यक्ष कर्जव्यवहार समिती), मा. संचालक श्री. किरण खं.आव्हाड (मा.अध्यक्ष ग्राहक सेवा, ग्राहक तक्रार निवारण समिती), श्री. बिपीन अ. बोरीचा (मा. उपाध्यक्ष ग्राहक सेवा, ग्राहक तक्रार निवारण समिती), श्री. विष्णू ग. घुमरे, श्री. राजेंद्र स. कराडे, श्री. इंदल ता. राठोड, श्री. नितिन का. बनसोडे, श्री. गिरीष चि. जाधव, श्रीमती कविता कि.विशे, (उभे) बँक कर्मचारी, श्री. डाहयाभाई परमार, श्री. रघुनाथ पवार.



दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई

शाखा

मुख्य कार्यालय : २२७१७८००

मुख्य कार्यालय शाखा : २२७१७८०२

नानाचौक	२२७१७८१५	सी.एस.टी.	२२७१७८०३
नायर हॉस्पिटल	२२७१७८८५	भायखळा	२२७१७८१७
जी/साऊथ	२२७१७८१९	परेल	२२७१७८११
दादर (जी/नॉर्थ)	२२७१७८२१	सायन	२२७१७८८३
*बांद्रा	२२७१७८१३	घाटकोपर	२२७१७८७१
अंधेरी (पश्चिम)	२२७१७८०९	भांडुप	२२७१७८९८
अंधेरी (पूर्व)	२२७१७८२५	मुलुंड	२२७१७८२३
कांदिवली	२२७१७८०५	देवनार	२२७१७८४९
बोरीवली	२२७१७८२७	चेंबूर	२२७१७८२९
गोरेगाव	२२७१७८०७	*मरिन लाईन्स	२२७१७८९५

*नोट : बँकेची बांद्रा शाखा सध्या दादर (जी.नॉर्थ) शाखेत व मरीनलाईन्स शाखा मुख्य कार्यालय शाखेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात आल्या आहेत.

मिस्ट कॉल अलर्ट सुविधा ८०८०९४२६७६ ए. टी. एम. टोल फ्री क्रमांक: १८००२२०१९९

वेब साईट: www.mcb.bank.in

ई-मेल: mcbank@mcbmumbai.com

सभासदांना विनम्र आवाहन

१. सभासदांनी आपले बचत खाते संबंधी के.वाय.सी. कागदपत्रांची पूर्तता करावी तसेच आपला भ्रमणध्वनी, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल पत्ताही खात्यावर नोंदवावा.
२. बँक सभासदांनी सी-के.वाय.सी. करण्यासाठी ७७९९०२२१२९ या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपला सी-के.वाय.सी. क्रमांक प्राप्त करून सदर क्रमांकाची व ई-मेल आय.डी. ची नोंद संबंधित शाखा कार्यालयात करण्यात यावी,
३. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना/पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत लाभ घेतलेल्या सर्व सभासद व ठेवीदार यांनी प्रत्येक वर्षी विमा पॉलिसीचे नूतनीकरण करावे.
४. सभासदांनी/खातेदारांनी ई-कॉमर्स, डेबीट कार्ड, यु.पी.आय., NACH मोबाईल बँकींग अशा बँकमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचा वापर करून जास्तीत जास्त रोखविरहीत व्यवहार करावे.
५. मा. सभासद/खातेदारांना सूचित करण्यात येते की, आपली बँक कधीही दूरध्वनीद्वारे आपणांस OTP, Card Expiry Date, Card No. व UPI PIN ची विचारणा करीत नाही. तरी अशा प्रकारची माहिती कोणालाही देण्यात येऊ नये. तसेच अज्ञात व संशयास्पद एस.एम.एस. किंवा लिंक क्लिक करू नये अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.
६. सभासदांनी बँकेच्या सभासदत्वाकरीता, बचत खात्याकरीता व मुदत ठेवीकरीता नामनिर्देशन केलेले नसल्यास अथवा त्यामध्ये बदल करावयाचा असल्यास, त्याबाबत दक्षता घेऊन पूर्तता करावी.

: ए.टी.एम. केंद्रे :

मुलुंड, बी. वॉर्ड, देवनार, सायन हॉस्पिटल, भायखळा, *बांद्रा, नायर हॉस्पिटल, परेल, चेंबूर, बोरीवली, वरळी इंजिनिअरींग हब, सी.एस.टी. व कापूरबावडी

*नोट : बांद्रा शाखेलगतचे ए टी एम तात्पुरत्या स्वरूपात बँकेच्या मुख्य कार्यालय शाखेत ठेवण्यात आले आहे.

पैशाबरोबर विश्वास जपणारी माणसे